



# 72<sup>ND</sup> ANNUAL REPORT

## 2021-2022



माझी बँक

***KNS BANK के एन एस बँक***  
**The Kurla Nagarik Sahakari Bank Ltd.**  
**दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.**

७२ वा  
वार्षिक अहवाल

मुख्य कार्यालय : 312, कमर्शियल "ए" विंग, कोहिनुर सिटी मॉल,  
किरोल रोड, कुर्ला (प.), मुंबई-400070.  
दूरध्वनी : 022-67294300 ■ ई-मेल : hrknbl@yahoo.com  
वेबसाईट : www.knsbl.com

## विद्यमान संचालक मंडळ



श्री. महेंद्र वसंत बनगर  
अध्यक्ष



श्री. दिनकर कोंडिबा खोपडे  
उपाध्यक्ष



श्री. विनायक कृष्णाजी गाढवे



श्री. गोविंद आण्णा विरकर



श्री. माधव पांडुरंग गडडे



श्री. तुकाराम राघू धोंडे



श्री. मोहन दिनकर गव्हाणे



श्री. दादासो आनंदा पुकळे



श्री. चंद्रकांत शंकर पवार



श्री. विठ्ठल यशवंत विरकर



श्री. धोंडिबा दिनकर पाटणे



श्री. अमोल भारत शेडगे



श्री. किसन बाबा मदने



सौ. स्मिता मारुती विरकर



सौ. वनिता संतोष साळुंखे



श्री. विजयकुमार गेणू शिंदे  
(तज्ञ संचालक)



श्री. माधव जगन्नाथ प्रभूणे  
(तज्ञ संचालक)  
(दि. ३०/१०/२०२१ पासून)



श्री. धुळाजी बिरा माने  
(कर्मचारी प्रतिनिधी)  
(दि. ३०/०४/२०२२ पर्यंत)



श्री. तुषार विजयसिंग कदम  
(कर्मचारी प्रतिनिधी)  
(दि. ०१/०५/२०२२ पासून)



श्री. उदयसिंह वामनराव माने  
(कर्मचारी प्रतिनिधी)  
(दि. ०१/०५/२०२२ पासून)



श्री. शशिकांत लक्ष्मण अंभंग  
मुख्य कार्यकारी अधिकारी



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

## बँकेच्या ७२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

बँकेची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ३१/०७/२०२२ रोजी सकाळी ठीक १.३० वाजता बँकेचे अध्यक्ष श्री. महेंद्र वसंत बनगर साहेब यांचे अध्यक्षतेखाली बंटस संघ सभागृह, बंटर भवन मार्ग, कुर्ला (पूर्व) मुंबई : ४०० ०७० येथे पुढील विषयांवर विचार करून निर्णय घेण्यासाठी बोलविण्यात येत आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित रहावे, ही विनंती.

### सभेपुढील विषय

- दि. २९/०९/२०२१ रोजी झालेल्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षाचा संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक आणि सन २०२१-२२ च्या वैधानिक सनदी लेखा परिक्षकांच्या अहवालास मंजूरी देणे.
- सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या वैधानिक सनदी लेखापरिक्षकांच्या अहवालाच्या दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे.
- मे. जैन अॅन्ड जैन एलएलपी, सनदी लेखापाल यांची सन २०२२-२३ करीता वैधानिक लेखापरिक्षक म्हणून पुर्ननेमणूक करणे व नियमानुसार त्यांचे सेवाशुल्क ठरविण्याचे अधिकार संचालक मंडळास देणे.
- संचालक मंडळाने सुचविल्याप्रमाणे अहवाल सालात झालेल्या नफ्याच्या विभागीस मंजूरी देणे.
- सन २०२२-२३ सालचे अंदाजपत्रक मंजूर करणे.
- संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे.
- महाराष्ट्र शासनाच्या एक रकमी कर्ज परतफेड योजने अंतर्गत वसुली झालेल्या कर्ज खात्यांच्या माहितीची नोंद घेणे.
- संचालक मंडळाने शिफारस केलेली व वैधानिक लेखापरिक्षकांनी प्रमाणित केलेली संशयित व बुडित कर्ज खात्यांची येणेबाकी कर्ज वसुलीचे अधिकार अबाधित ठेवून म. स. कायदा अधिनियम १९६० चे नियम ४९ अन्वये निर्लेखित करण्यास मंजूरी देणे.
- वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे.
- मा.अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी सभेपुढे येणारे इतर विषय.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

शशिकांत अभंग

मुख्य कार्यकारी अधिकारी

ठिकाण : कुर्ला, मुंबई - ४०० ०७०

दिनांक : २९ जून २०२२

### टिप:-

- गणसंग्रहेच्या अभावी सभा तहकूब झाल्यास वरील सभा त्याच जागी सकाळी १०.०० वाजता घेण्यात येईल व पोटनियम क्र. ३५(३) अन्वये त्या सभेस गणसंग्रहेचे बंधन राहणार नाही.
- ज्या सभासदांना बँकेच्या कामकाजाविषयी प्रश्न विचारवायाचे असतील, ते त्यांनी दि. २९/०७/२०२२ पर्यंत बँकेच्या मुख्य कार्यालयात कार्यालयीन वेळेत कृपया लेखी सादर करावेत.
- वार्षिक सर्वसाधारण सभेत फक्त बँकेच्या सभासदांनाच उपस्थित राहता येईल. यादृष्टीने घेताना आपले ओळखपत्र आणावे.

### सभासदांना महत्वाच्या सूचना :-

- बँकेचा सन २०२१-२२ चा वार्षिक अहवाल बँकेच्या शाखांमध्ये व मुख्यालयात उपलब्ध आहे. सभासदांना विनंती करण्यात येते की, आपल्या नजीकच्या शाखेतून अहवाल घेवून जावा. तसेच बँकेच्या [www.knsbl.com](http://www.knsbl.com) या संकेत स्थळावर अहवाल उपलब्ध आहे.
- सभासदांनी लाभांशाची रक्कम त्यांच्या बचत किंवा चालू खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी त्यांच्या खात्याचा क्रमांक त्वरीत भाग विभागास कळवावा. तसेच ज्या सभासदांनी मार्च २०१९ वर्षासाठीचा लाभांश अद्याप नेला नसेल तो त्यांनी या नोटीसीचे तारखेपासून एक महिन्याचे आत घेवून जावा. अन्यथा सदर रक्कम पोटनियम क्र. ५८(डी) नुसार राखीव निधीत जमा करण्यात येईल.
- उपविधी क्र. १०(i) नुसार सभासदाची किमान ₹ ५००/- इतकी रक्कम बँकेतील कोणत्याही खात्यात जमा असणे आवश्यक आहे. तरी त्यानुसार सर्व सभासदांनी त्यांच्या खाती किमान ₹ ५००/- इतकी रक्कम जमा ठेवावी. तसेच ज्या सभासदांचे अद्यापही बँकेत कोणतेही खाते नाही त्यांनी त्वरीत नजीकचा शाखेत संपर्क साधून बचत, चालू किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे खाते उघडावे.
- बँकेच्या उपविधी क्र. ११(i)-b नुसार बँकेच्या सभासदांनी बँकेचे ₹ १०/- चे किमान १०० भाग (एकूण ₹ १०००/- इतकी भाग रक्कम) घेणे बंधनकारक आहे. तरी आपली भाग रक्कम यापेक्षा कमी असेल तर त्वरीत नजीकच्या शाखेत किंवा बँकेच्या भाग विभागाशी संपर्क साधून अतिरिक्त भाग रक्कम भरून सदरच्या नियमाची पूर्तता करावी.
- ज्या सभासदांनी आपले ओळखपत्र व भाग दाखला (Share Certificate) घेतले नसतील, त्यांनी बँकेच्या बर्वे रोड शाखा, कुर्ला (प.) मुंबई- ४०० ०७० मो. : ७०४५७८७०२७ येथील भाग विभागात संपर्क साधावा आणि आपले ओळखपत्र व भाग दाखला घ्यावे.
- ज्या सभासदांचे राहण्याचे ठिकाण बदललेले असेल, त्यांनी त्वरीत आपले नवीन पत्ते बँकेला कळवावेत. बँकेच्या खातेदारांस खात्यातील व्यवहारांची माहिती एस.एम.एस. द्वारे मिळण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, याकरीता शाखेमध्ये आपला भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात यावा.
- बँकेच्या "वर्धापन दिनी" दि. ०२/१०/२०२२ रोजी १० वी, १२ वी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत ६० टक्के पेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या प्राधान्याने प्रश्नस्तीपत्रक व पारितोषिक देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक सभासदांचा गौरव (यापूर्वी गौरव न झालेल्या) करण्यात येणार आहे. तरी इच्छुक ज्येष्ठ नागरिक सभासदांनी नजीकच्या शाखेशी अथवा मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून आपले अर्ज भरून द्यावेत.
- सभासदांनी आपल्या वारसाचे नाव अद्याप नोंदविले नसल्यास वारसाच्या नावाची नोंदणी करून घ्यावी.
- सभासदांनी आपल्या सी-केवायसीची पूर्तता करून घेण्याकरीता केवायसी कागदपत्रे आणि आपल्या नवीन फोटोसह शाखेत संपर्क साधावा.



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

नोंदणी क्रमांक : १८३३२/५०, दि. ०२/१०/१९५०

नोंदणी कचेरी :- ३१२, कमर्शियल 'ए' विंग, कोहिनूर सिटी मॉल, किरोल रोड, ऑफ एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (प.), मुंबई - ४०० ०७०

## संचालक मंडळ

श्री. महेंद्र वसंत बनगर, अध्यक्ष	श्री. दिनकर कोंडिबा खोपडे, उपाध्यक्ष
श्री. विनायक कृष्णाजी गाढवे	श्री. गोविंद आण्णा विरकर
श्री. माधव पांडुरंग गडदे	श्री. तुकाराम राघू धोंडे
श्री. मोहन दिनकर गव्हाणे	श्री. दादासो आनंदा पुकळे
श्री. चंद्रकांत शंकर पवार	श्री. विठ्ठल यशवंत विरकर
श्री. धोंडिबा दिनकर पाटणे	श्री. अमोल भारत शेडगे
श्री. किसन बाबा मदने	सौ. स्मिता मारूती विरकर
सौ. वनिता संतोष साळुंखे	श्री. विजयकुमार गेणू शिंदे (तज्ञ संचालक)
श्री. माधव जगन्नाथ प्रभूणे (तज्ञ संचालक) दि. ३०/१०/२०२१ पासून	श्री. धुळाजी बिरा माने (कर्मचारी प्रतिनिधी) दि. ३०/०४/२०२२ पर्यंत
श्री. तुषार विजयसिंग कदम (कर्मचारी प्रतिनिधी) ०१/०५/२०२२ पासून	श्री. उदयसिंह वामनराव माने (कर्मचारी प्रतिनिधी) ०१/०५/२०२२ पासून
श्री. शशिकांत लक्ष्मण अभंग (मुख्य कार्यकारी अधिकारी)	

## बोर्ड ऑफ मॅनेजमेंट

श्री. विजयकुमार गेणू शिंदे - अध्यक्ष

बि.कॉम, एफसीए

श्री. माधव जगन्नाथ प्रभूणे, बँकिंग तज्ञ

बीए (ऑनर्स), बि.कॉम, एलएलबी, सीएआयआयबी, डीआयआरपीएम आणि जीडीसी अॅन्ड ए.

अॅन्ड श्री. रमेश रघुनाथ यादव - बि.कॉम, एलएलबी

श्री. रूपेश वसंत गुंजाळ - बि.कॉम, एफसीए, डीसा

श्री. अजय अनिल थोरात - सीएस. एम.कॉम.

## वैधानिक लेखा परिक्षक :

मे. जैन अॅन्ड जैन, एलएलपी

चार्टर्ड अकौंटंटस् (वैधानिक सनदी लेखापरिक्षक)

## कायदे सल्लागार

अॅन्ड. श्री. यतीश देवेंद्र सावंत,

बी.कॉम. एलएलएम.

## अंतर्गत व समावर्ती लेखापरिक्षक :-

मे. साखरदांडे अॅन्ड कंपनी

मे. शरद एस. गायकवाड अॅन्ड कंपनी

मे. व्हीपीएच अॅन्ड असोसिएटस्

मे. बाटलीबॉय अॅन्ड पुरोहित

मे. तुषार सावंत अॅन्ड असोसिएटस्

मे. जे. कला अॅन्ड असोसिएटस्

मे. एच.एम. गोशर अॅन्ड कंपनी

## बँकर्स :

१. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई
२. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुख्य कचेरी व कुर्ला शाखा
३. स्टेट बँक ऑफ इंडिया, कुर्ला शाखा, मुंबई
४. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
५. आय.सी.आय.सी.आय. बँक लि.

६. एच.डि.एफ.सी. बँक लि.
७. दि सारस्वत को-ऑप. बँक लि.
८. आय.डी.बी.आय. बँक लि.
९. इन्डसइन्ड बँक लि.
१०. येस बँक लि.

## व्यवस्थापन

श्री. शशिकांत लक्ष्मण अभंग (मुख्य कार्यकारी अधिकारी)

श्री. सुधीर राजाराम गुजर (सहा. सरव्यवस्थापक - प्रशासन)

श्री. संदिप विश्वनाथ जाधव (सहा. सरव्यवस्थापक - वसुली)

श्री. सुबोध श्रीकांत रसाळ (सहा. सरव्यवस्थापक - बँकिंग)

श्री. भालचंद्र नथुराम राऊत (व्यवस्थापक - वसुली)

श्री. सुरेंद्रकुमार जयकुमार तळणकर (सहा. सरव्यवस्थापक - कर्जे)

सौ. रश्मी अजय परब (सहा. सरव्यवस्थापक - तपासणी)

श्री. निलेश मारूती काटकर (व्यवस्थापक - मार्केटिंग)





## ७२ वा वार्षिक अहवाल

सन्माननीय सभासद बंधु आणि भगिनींनो,

आपल्या बँकेचा आर्थिक वर्ष सन २०२१-२२ चा ७२ वा वार्षिक अहवाल आणि दिनांक ३१ मार्च २०२२ अखेरचे वैधानिक लेखा परिक्षकांनी प्रमाणित केलेले ताळेबंद व नफा तोटा पत्रक संचालक मंडळाच्यावतीने सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. या आर्थिक वर्षात आपल्या बँकेने उत्तम कामगिरी केली असून, बँकेचा एकूण मिश्र व्यवसाय ₹ १२१७.२२ कोटी इतका आहे.

### जागतिक अर्थव्यवस्था

सन २०२० मध्ये सर्व जगाला कोरोना महामारीमुळे आर्थिक मंदीला सामोरे जावे लागले. जागतिक अर्थव्यवस्था सावरण्याच्या स्थितीत असतानाच डेल्टा व्हेरीयेनट्स मुळे कोरोनाची दुसरी लाट आली आणि त्याचा परिणाम सर्व जगाला जाणवला. मात्र २०२१ च्या पहिल्या सहामाहीत जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आणि ती मागील वर्षात महामारीने लादलेल्या मंदीतून बाहेर पडू लागली. इंटरनॅशनल मोनेटरी फंड (IMF) च्या एप्रिल २०२२ च्या जागतिक आर्थिक आऊटलुकनुसार २०२१ मध्ये जागतिक जीडीपी ६.१% ने वाढला आहे. जो मागील वर्षी ३.०१% ने घसरला होता. २०२१ च्या सुरवातीच्या काळात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे झालेल्या नुकसानीनंतरही जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसून आली. त्यानंतर कोरोनाच्या ओमिक्रोन व्हेरीयेनट्सची साथ आली परंतु हा प्रकार सौम्य असल्यामुळे त्याचा तितकासा परिणाम जाणवला नाही. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत जागतिक व्यवहारात १०.०१% ने वाढ झाली. या काळात वस्तूंच्या मागणीमध्ये वाढ झाली परन्तु पुरावठा खंडित होण्याने चलनवाढीला चालना मिळाली. युएसएए, युरो क्षेत्र आणि अनेक उदयोन्मुख बाजार अर्थव्यवस्थामध्ये लक्षणीय वाढ झाली.

२०२१ मध्ये वस्तूंच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली. जागतिक समभाग बाजार तेजीत राहिले आणि दुसरीकडे रोखे बाजारात वर्षभरात मंदी होती त्यामुळे ट्रेझरीमध्ये नुकसान अनुभवायला मिळाले.

सर्व जग कोरोना महामारीतून सावरत असतानाच फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्यामुळे जागतिक स्तरावर पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा फार मोठा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसत आहे आणि त्याची सर्वात जास्त झळ भारतासारख्या विकसनशील देशांना बसत आहे.

### भारतीय अर्थव्यवस्था

मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोना महामारीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फार मोठ्या प्रमाणात परिणाम झाला परंतु भारत सरकारने वेळोवेळी केलेल्या आर्थिक उपाययोजना आणि लसीकरणाचा उपक्रम यशस्वीपणे राबवल्यामुळे सामाजिक आणि आर्थिक क्षेत्राची गाडी हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्यामुळे जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. यामुळे झालेल्या इंधन दराच्या वाढीची फार मोठी झळ आपल्याला बसली आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांवर कमी व्हावा याकरिता भारत सरकारने करामध्ये कपात करण्याची उपाययोजना केल्यामुळे ऐकून परिस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत झाली आहे. मार्च २०२२ मध्ये जागतिक पातळीवर उर्जेची किंमत १०२.१ टक्यांनी, धातू खनिजे २८.२ टक्यांनी, मौल्यवान धातू १०.३ टक्यांनी आणि कृषी वस्तू २८.०० टक्यांनी वाढल्या.

यासर्व बाबींमुळे सन २०२१-२२ च्या सुरवातीला असलेला महागाईचा दर ५.५२% वरून वर्षा अखेरीस ६.९५% पर्यंत वाढला. महागाईचा हा वाढलेला दर रिझर्व्ह बँकेच्या ४% उद्विष्टांपेक्षा खुप जास्त आहे. कोर इन्फ्लेशन याच कालावधीत ६% वरून ६.४% पर्यंत वाढले. तसेच अन्नधान्यातील महागाई ४.८७% वरून ७.६८% इतकी वाढली.

महागाईच्या दरातील ही वाढ प्रामुख्याने वाढते इंधन दर व जागतिक स्तरावर असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारातही अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ३.६७% ने घसरला. वर्षाच्या सुरवातीला रुपयाचे डॉलरच्या तुलनेत असलेले मूल्य ₹ ७३.११ वरून वर्ष अखेरीस ₹ ७५.७९ आणि आता जवळपास ₹ ७७.०० इतके झाले आहे. रशिया युक्रेन युद्ध, अमेरिकेतील वाढते व्याजदर व अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचे बदलेले आर्थिक धोरण ही रुपयाच्या अवमुल्यानाची प्रमुख कारणे आहेत.

परिस्थिती गंभीर असूनही २०२१-२२ या कालावधीत भारताच्या व्यापारी मालाच्या निर्यातीने ४२१.९० अब्ज युएस डॉलरच्या विक्रमाला स्पर्श केला. जो महामारीपूर्व पातळीच्या तुलनेत १६.०६ टक्यांनी वाढला. इलेक्ट्रॉनिक्स हायटेक वस्तूंनी भारताच्या निर्यात कामगिरीला अत्याधुनिक धार प्रदान केली आहे. जे देशांतर्गत उत्पादन क्षमतेचे बळकटीकरण दर्शवते. श्रमकेंद्रित निर्यात आणि कृषी वस्तुनीही निर्यात मोहिमेला जोम दिला. यामुळे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताच्या परकीय चलन निधीत ३० बिलियन डॉलर्सची वाढ होत वर्ष अखेरीस तो ६०७ बिलियन डॉलर्स इतका होता.

कोरोना महामारीवर भारताने यशस्वीपणे मात केली आहे. लसीकरणाच्या व्यापक मोहिमेमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे परिणाम आपल्याला जाणवले नाहीत. आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. सर्व कामगार वर्ग आपापल्या कामाच्या ठिकाणी परतल्यामुळे उद्योगधंद्यांना गती आली आहे. या सर्वांचे सकारात्मक परिणाम निश्चितच चालू आर्थिक वर्षात दिसून येतील तरीही भविष्यातील आर्थिक प्रगती आणि महागाई दरातील वाढ अथवा घट ही प्रामुख्याने जागतिक क्षेत्रातील घडामोडींवर अवलंबून



असेल.

### भारतीय बँकिंग प्रणाली

भारतीय बँकिंग प्रणालीत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात तरलता मुबलक प्रमाणात होती. या वर्षातील तरलता सुमारे ७ लाख कोटी ते ९ लाख कोटी दरम्यान राहिली. ही तरलता शोषून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने लॉग टर्म रेपो ऑपरेशन द्वारे व्याजदराने ३.९९% इतकी वाढ देखील स्वीकारली.

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात जाहीर केलेल्या प्रत्येक पतधोरणात रिझर्व्ह बँकेने आपले सर्व व्याजदर कायम ठेवले होते. त्यामुळे वर्षभर रेपो रेट ४% रिर्व्हर्स रेपो रेट ३.३५% आणि बँक रेट ४.२५% इतका कायम राहिला.

सद्य परिस्थितीचा आढावा घेत आणि वाढता महागाई दर व राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाचा विचार करता दि. ४ मे २०२२ रोजी रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणात बदल करून रेपो रेट ४.००% वरून ४.४०% केला त्याचप्रमाणे Marginal Standing Facility व Bank rate ४.६५%, Standing Deposit Facility ४.१५% इतकी केली. त्याचप्रमाणे Cash Reserve Ratio मध्येही ०.५०% इतकी वाढ करत तो ४.००% वरून ४.५०% केला.

अहवाल सालात एकूणच सुधारलेल्या आर्थिक उलाढालीचा फायदा बँकांना झाला. त्यामुळे चांगल्या प्रमाणात वसुली होऊन ढोबळ एन. पी. ए चे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आणि व्यवसाय वृद्धी होण्यासही मदत झाली.

### संचालक मंडळ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि उपसमिती सभा :-

बँकेच्या संचालक मंडळाने सेवक उपसमिती, प्रशासन उपसमिती, कर्ज उपसमिती, संगणक उपसमिती, विशेष वसुली उपसमिती व एकरकमी कर्ज परतफेड (OTS) उपसमिती, ऑडिट उपसमिती, गुंतवणूक उपसमिती, व्यवसाय वृद्धी व विकास उपसमिती, विशेष दक्षता उपसमिती, महिला कर्मचारी तक्रार निवारण उपसमिती, ग्राहक तक्रार निवारण उपसमिती, निगोसिएशन उपसमिती या विविध उपसमित्यांमधील कामकाजांत सहभाग घेवून बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

अहवाल सालात संचालक मंडळाच्या एकूण २८ सभा, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या एकूण १० सभा आणि विविध उपसमितींच्या एकूण ६७ सभा झाल्या असून या सभांमध्ये संचालकांच्या उपस्थितीचे प्रमाण ९८.०० टक्के आहे.

दि. ३०/१०/२०२१ रोजीच्या सभेतील निर्णयानुसार बँकिंग तज्ञ मा. श्री. माधव जगन्नाथ प्रभूणे साहेब यांची बँकेचे तज्ञ संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली.

### भाग भांडवल (Share Capital) :-

गतवर्षी अहवाल सालात बँकेचे भाग भांडवल ₹ १,६९३.०८ लाख इतके होते. अहवाल सालात बँकेच्या भाग भांडवलात ₹ ९४.१२ लाख इतकी वाढ झाली असून सभासदांचा राजीनामा, मृत्यू, भाग भांडवल कर्जखाती वळती करणे इत्यादी कारणास्तव ₹ १०६.९३ लाख इतकी भाग रक्कम सभासदांना परत केली आहे. दि. ३१ मार्च २०२२ अखेर वसुल भाग भांडवल ₹ १,६८०.२७ लाख इतके झाले आहे.

अहवाल सालामध्ये बँकेची अनेक मोठी थकीत कर्ज खाती बंद होवून त्यांची भाग रक्कम कर्जखात्यांमध्ये वळती करण्यात आली असल्यामुळे बँकेचे भागभांडवल कमी झालेले दिसून येत आहे. गतवर्षी बँकेची सभासद संख्या ४५८६७ इतकी होती. अहवाल सालात १७५२ नवीन सभासद झाले असून सभासदांचा राजीनामा, मृत्यू, भाग रक्कम कर्जखाती वळती करणे यामुळे ७०९ सभासद खाती बंद झाली आहेत. दि. ३१ मार्च २०२२ अखेर सभासद संख्या वाढून ४६११० इतकी झाली आहे.

### पुंजी पर्याप्तता (CRAR) :-

पुंजी पर्याप्तता बँकेच्या सक्षमते संदर्भातील एक महत्वाचा निकष आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार हे प्रमाण कमीत कमी ९ टक्के असणे आवश्यक आहे. मात्र आर्थिक सक्षम बँक म्हणून वर्गीकृत होण्याकरिता हे प्रमाण १० टक्के पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. आपल्या बँकेचे दिनांक ३१ मार्च २०२२ रोजीचे पुंजी पर्याप्ततेचे प्रमाण १६.३३ टक्के इतके आहे.

### गुंतवणूक (Investments) :-

दिनांक ३१/०३/२०२२ अखेर बँकेची एकूण गुंतवणूक ₹ ३२४.४६ कोटी इतकी आहे. या गुंतवणूकीपैकी ₹ २७८.१३ कोटींची गुंतवणूक सेन्ट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये करण्यात आली असून पीएसयू बॉन्ड आणि लिक्विड फंडात ₹ ९.३२ कोटी व इतर बँकांच्या मुदतठेवींमध्ये ₹ ३७.०१ कोटी इतकी गुंतवणूक करण्यात आली आहे.

अहवाल सालात बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार सीआरआर/एसएलआर चे प्रमाण राखले आहे. तसेच अंतर बँक गुंतवणूक व नॉन एसएलआर गुंतवणूक भारतीय रिझर्व्ह बँकेने नेमून दिलेल्या मर्यादित केली आहे.



अहवालसालात रोखेबाजारात वर्षभरात मंदी होती. त्यामुळे सरकारी कर्ज रोख्यांचे खरेदी विक्री व्यवहार जास्त करता आले नाही. तरीही व्याजदराच्या चढउताराचा योग्य फायदा घेत त्यांच्या खरेदी/विक्रीमधून बँकेने ₹ १.२४ कोटी इतका नफा (Trading Profit) कमावला असून गुंतवणूकीच्या व्याजापोटी बँकेला एकूण ₹ २१.९४ कोटी इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. यावर्षी बँकेने गुंतवणूक घसारा निधीमधून ₹ ४.५० कोटीची तरतूद नफा तोटा खाती वर्ग केली आहे.

अशा प्रकारे बँकेकडील अतिरिक्त निधीचे कौशल्याने व्यवस्थापन करण्यात येत आहे. गुंतवणूक करताना तरलता (Liquidity) व्याजदरातील जोखीम व रोखता राखण्याचे नियम यांच्या पालनाबाबत योग्य खबरदारी घेण्यांत येत आहे. बँकिंग नियंत्रण कायदा १९४९ च्या कलम १८ व २४ मधील नियमांनुसार व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वाच्या अधिन राहून बँकेने आपले गुंतवणूकीचे धोरण तयार केले असून सर्व गुंतवणूकीचे सनदी लेखापालाकडून तिमाही लेखापरिक्षण करून त्यांच्याकडून गुंतवणूकीच्या योग्यतेचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यांत आले आहे.

### ठेवी (Deposit) :-

मार्च २०२१ अखेर बँकेच्या ठेवी ₹ ७२५.५४ कोटी इतक्या होत्या. अहवाल सालात त्यात ₹ १६.५३ कोटीची वाढ होवून दि. ३१ मार्च २०२२ अखेरीस बँकेच्या एकूण ठेवी ₹ ७४२.०७ कोटी इतक्या झाल्या आहेत. बँकेने आपले कासा डिपॉझीटचे प्रमाण चांगले राखले आहे. मार्च २०२२ अखेर सदर प्रमाण ४२.०१ टक्के इतके आहे.

सद्यस्थितीत कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून बँकांच्या मुदतठेवीत गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत परंतु सध्याच्या नैराश्यजन्य परिस्थितीत कर्जाला उठाव नाही. सबब सर्वच बँकांनी आपले ठेवीवरील व्याजदर कमी केले आहेत. वित्तीय बाजाराचा आणि आपल्या बँकेच्या कॉस्ट ऑफ डिपॉझीटचा विचार करून आपल्या बँकेलाही ठेवीवरील व्याजदर कमी करावे लागले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार १० वर्ष व त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी उलाढाल न झालेल्या खात्यातील रक्कम प्रतिवर्षी रिझर्व्ह बँकेच्या DEAF खाती वर्ग करण्यांत येते. अहवाल सालात आपण याखाती एकुण ₹ १५८.८१ लाख इतकी रक्कम जमा केली. सदर खाती आपल्या बँकेची एकुण शिल्लक रक्कम ₹ ९६७.५५ लाख इतकी आहे.

### बँक ठेवींना विमा संरक्षण :-

ठेवीदारांच्या बँकेमधील असलेल्या ठेवींच्या विम्याच्या रकमेमध्ये वाढ करण्यांत आली असून आता ही मर्यादा ₹ १.०० लाखावरून ₹ ५.०० लाख करण्यांत आली आहे. अशा प्रकारे बँकेत असलेल्या सर्व ठेवीदारांच्या ₹ ५ लाखापर्यंतच्या ठेवी DICGC विमा योजने अंतर्गत सुरक्षित आहेत. या संदर्भात DICGC कडे बँक प्रतीवर्षी विहित वेळेत विम्याच्या हप्त्याची रक्कम जमा करते. अहवालसालात आपण आवश्यक असलेली विम्याच्या हप्त्याची ₹ ८९.३७ लाख इतकी रक्कम DICGC यांचेकडे जमा केली आहे. सर्व सभासदांनी कृपया वरील बदलाची नोंद घ्यावी.

### कर्ज (Loan and Advances) :-

अहवालसालात औद्योगिक व व्यापारी क्षेत्रात साधारण सुधारणा होत होती. कर्ज वाढीसाठी अहवाल सालात सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. सोनेतारण बुलेट कर्जाचा व्याजदर ७.९५ टक्के आणि सोनेतारण ओव्हरड्राफ्टचा व्याजदर ८.२५ टक्के करण्यात आला. यामुळे सोनेतारणासारख्या सुरक्षित कर्ज प्रकरणांमध्ये वाढ होण्यास मदत झाली.

त्याचप्रमाणे डॉक्टर, वकिल यांच्यासारख्या व्यावसायिकांसाठी नवीन LNBPRO ही ९.५० टक्यांची नवीन कर्जयोजना सुरू करण्यात आली. तसेच शैक्षणिक कर्जाचे व्याजदरही ९.५० टक्यांपर्यंत कमी करण्यात आले. तारणी व्यावसायिक कर्जात वाढ व्हावी याकरीता मार्च २०२२ पर्यंत या कर्जासाठी ८.९५ टक्के इतका विशेष व्याजदर देण्यात आला. यामुळे बँकेच्या कर्जात चांगल्या प्रकारे वाढ होवून दि. ३१ मार्च २०२२ अखेर बँकेच्या कर्जाची एकुण येणे बाकी ₹ ४७५.१६ कोटी इतकी आहे.

कर्जवाढ करतानाच कर्जाची जोखीम आणि अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण याचा प्रामुख्याने विचार करावा लागतो त्यामुळे चांगले कर्जदार निवडून सुरक्षित कर्ज वितरण करण्याचे धोरण बँकेने अवलंबिले आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या एकुण कर्ज पोर्टफोलिओपैकी ५० टक्के पोर्टफोलिओ हा ₹ २५.०० लाखांपेक्षा कमी रक्कमेच्या कर्जाचा असावा असे भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्देश दिले आहेत. त्यानुसार आपल्या बँकेचे हे प्रमाण ५३.४३ टक्के इतके आहे.

तसेच अग्रक्रमिक कर्जाचे प्रमाणही ४०% वरून ७५% करण्यात येवून त्याची बँकांनी टप्पाटप्पाने पूर्तता करावी असे निर्देश देण्यांत येवून, अग्रक्रमिक कर्जाचे उद्दिष्ट साध्य न केल्यास कमी पडणाऱ्या रक्कमेइतकी रक्कम रुल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडामध्ये गुंतवण्यात यावी असे बँकांना कळविण्यांत आले आहे. त्यामुळे कर्ज वितरण करताना सदर बाबींचाही विचार करण्यात येत आहे. त्यानुसार अहवाल सालात आपल्या बँकेचे अग्रक्रमिक कर्जाचे प्रमाण ५७.२७ टक्के इतके राखण्यात आले.



**थकबाकी वसूली व अनुत्पादित कर्जाचे प्रमाण :-**

अनुत्पादित कर्जाचे प्रमाण कमी करण्यासाठी बँकेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. वसुलीसाठी बँकेचा स्वतंत्र वसुली विभाग कार्यरत आहे. एनपीएमुळे बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची बंधने येतात. शाखा विस्तार करता येत नाही. तसेच मोबाईल बँकिंग, ऑनलाईन बँकिंग सारख्या सुविधांना भारतीय रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळत नाही. याचा विचार करता या वर्षी थकबाकी/एनपीए वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. वसुली विभागातील कर्मचा-यांची संख्या वाढवून हा विभाग अधिक सक्षम करण्यात आला. मोठया थकीत जून्या खात्यांच्या वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यामुळे या वर्षी चांगल्या प्रकारे वसूली झाली.

गतवर्षी बँकेचे ग्राँस एनपीएचे प्रमाण २०.१५ टक्के इतके होते. दि. ३१ मार्च २०२२ अखेर ग्राँस एनपीएचे प्रमाण गतवर्षीपेक्षा ८.७४ टक्याने कमी झाले असून अहवाल सालात ग्राँस एनपीएचे प्रमाण ११.४१ टक्के इतके आहे. अनुत्पादित कर्जासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आवश्यक ती पुर्ण तरतूद करण्यात आलेली असून सदर तरतूद विचारात घेता बँकेच्या निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण ०.८४ टक्के इतके राखण्यात आल्याला यश प्राप्त झाले आहे. अहवाल सालात एकूण ₹ २१.१७ कोटी इतक्या अनुत्पादित कर्जाची वसुली करण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सक्षम बँकांसाठी असलेल्या प्रमाणानुसार ग्राँस एनपीएचे प्रमाण ७.०० टक्क्यापेक्षा कमी करण्याचे आपले उद्दिष्ट असून ते या वर्षी पूर्ण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

**नफा (Profit) :-**

आर्थिक मंदी व स्पर्धात्मक वातावरणातही आपल्या बँकेने नफा क्षमता टिकवली आहे. आपली बँक सातत्याने नफ्यात असून आवश्यक त्या तरतूदी वजा करता बँकेस एकूण ₹ १,७६,४७,१५८.४५ इतका निव्वळ नफा झाला आहे.

**नफा विभागणी (Profit Appropriation) :-**

आपल्या बँकेची दि. ३१ मार्च २०२२ अखेरची वैधानिक लेखापरिक्षकांनी तपासणी करून प्रमाणीत केलेली ऑडिटेड बॅलेन्सशिट आणि नफा-तोटा पत्रक यांनुसार आपल्या बँकेस झालेल्या ढोबळ नफ्यामधून आवश्यक असणा-या सर्व प्रकारच्या तरतूदी केल्यानंतर बँकेस ₹ १,७६,४७,१५८.४५ इतका निव्वळ नफा झालेला आहे.

यामध्ये मागील सन २०२०-२१ या सालाचा शिल्लक नफा ₹ ३,५७३.७८ मिळविता एकूण नफा ₹ १,७६,५०,७३२.२३ इतक्या नफ्याची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात यावी अशी शिफारस मा. संचालक मंडळाने केली आहे.

अ.क्र.	तपशील	रूपये
१	वैधानिक राखीव निधी २५ टक्के	४४,१२,६८३.०६
२	सभासद प्रशिक्षण निधी ५ टक्के	८,८२,५३६.६१
३	सभासद लाभांश तरतूद - २०२१-२२ करीता ५.०० टक्के (भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीच्या आधिन राहून)	८१,२०,७५८.००
४	सभासद कल्याण निधी	१०,००,०००.००
५	इमारत निधी	२५,००,०००.००
६	गुंतवणूक चढउतार निधी तरतूद (IFR)	७,३०,०००.००
७	पुढील वर्षाकरीता शिल्लक	४,७५४.५६
	एकूण	१,७६,५०,७३२.२३

**ग्राहक सेवा, सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान :-**

बँकेचे व्यवस्थापन ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर अधारीत अद्ययावत बँकिंग सुविधा व सेवा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. आपल्या बँकेत कोअर बँकिंग सुविधा उपलब्ध असून त्याद्वारे आपले सभासद व खातेदार बँकेच्या कोणत्याही शाखेतून खातेव्यवहार करू शकतात. बँकेने रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डची सुविधा खातेदारांना उपलब्ध करून दिली आहे. ज्याद्वारे आपले खातेदार संपूर्ण भारतभर कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून आपल्या खात्यांतील रक्कम काढू शकतात. तसेच विविध मॉल, दुकाने येथून खरेदी करण्याकरीता व ऑनलाईन पेमेंट करण्याकरीता या कार्डाचा वापर करता येतो.

याचबरोबर खातेदारांना एनईएफटी, आरटीजीएसद्वारे आणि आयएमपीएस द्वारे त्वरीत फंड ट्रान्सफर सुविधा, एसएमएस सुविधा देण्यात येत असून बँकेची वाशी शाखा वगळता अन्य सर्व शाखामधून सेफ डिपॉझिट लॉकर व एटीएम सुविधा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या बर्वे रोड आणि स्टेशन रोड शाखेत सभासद व खातेदारांना ई-लॉबी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लवकरच आपण बँकेचे जुने सॉफ्टवेअर बदलत असून नविन ब्राऊजर बेस सॉफ्टवेअर प्रणाली कार्यान्वित करीत आहोत. यामुळे बँकेचे सर्व व्यवहार गतिमान होण्यास मदत होईल.





**सायबर सेक्युरिटीबाबत :-**

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आज सर्वच क्षेत्रात झपाटयाने वाढत आहे. बँकिंग क्षेत्रात तर रोज नवनवीन ग्राहकोपयोगी सुविधा उपलब्ध होत आहेत. आज बँकेत न जाता ग्राहकांना कोटूनही आणि केव्हाही पैशाचे व्यवहार घर बसल्या “एक क्लिकवर” करणे शक्य झाले आहे परंतू त्याचबरोबर त्यातील धोकेही वाढले आहेत म्हणून सर्व खातेदार व ग्राहकांना नम्र विनंती करण्यात येते की, त्यांनी कोणतेही “डिजिटल पेमेंट” करताना PIN OTP, PASSWORD, CVV इत्यादिबाबत अत्यंत गुप्तता राखावी. बँक कधीही या बाबींचा मागणी आपल्या खातेदारांकडे करित नाही याची कृपया नोंद घ्यावी.

**संचालक मंडळ सदस्य व त्याच्या नातेवाईकांना दिलेली कर्जे :-**

दिनांक ३१/०३/२०२२ अखेरची स्थिती

(₹ लाखात)

तपशील	एकुण कर्जे	कर्ज मंजूर रक्कम ₹	येणे बाकी दि. ३१.०३.२०२२ ₹	थकबाकी ₹
संचालकांना दिलेली कर्जे	--	--	--	--
नातेवाईकांना दिलेली कर्जे	३	२७.००	२२.५६	०.००
<b>एकुण</b>	<b>३</b>	<b>२७.००</b>	<b>२२.५६</b>	<b>०.००</b>

**लेखापरिक्षण :-**

**वैधानिक लेखापरिक्षण -**

आर्थिक वर्ष २०२१-२०२२ चे वैधानिक लेखापरिक्षण मे. जैन अॅन्ड जैन, एलएलपी या अनुभवी चार्टर्ड अंकाऊंट फर्मने पूर्ण केले आहे. त्यांनी प्रमाणित केलेली हिशोब पत्रके व लेखापरिक्षण अहवाल सोबत जोडले आहेत.

**समावर्ती (कंकरंट)/अंतर्गत लेखापरिक्षण :-**

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक निर्देशानुसार मोठया शाखांसाठी समावर्ती (कंकरंट) लेखापरिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. आपल्या बँकेच्या मुख्य कार्यालयाचे आणि सर्व शाखांचे समावर्ती/अंतर्गत लेखापरिक्षण पूर्ण झाले आहे.

**सन २०२२-२३ साठी वैधानिक लेखा परिक्षकांची नियुक्ती :-**

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रक क्रमांक - DOS.CO.ARG/SEC.01/08.91.001/2021-22 दि. २७/०४/२०२१ द्वारे सहकारी बँकांना वैधानिक लेखा परिक्षकांच्या नेमणूकीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्वपरवानगी घ्यावी अशी सूचना करण्यात आली होती. तसेच प्रत्येक वर्षी पात्रता निकष पूर्ण करण्याच्या अटीच्या अधीन राहून सदर लेखापरिक्षक संस्थेची नेमणूक ३ वर्षाकरीता करावी लागणार असून ती पूढील ३ वर्ष वाढविता येवू शकेल. जर ३ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी सदर लेखापरिक्षण संस्थेस काढावयाचे असेल तर भारतीय रिझर्व्ह बँकेस त्याबाबतच्या कारणासह असा निर्णय घेतल्यानंतर एक महिन्यांच्या आत सूचित करावे लागेल अशी सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेने केली आहे.

त्यानुसार बँकेने मा. संचालक मंडळाच्या दि. २९/०७/२०२१ रोजी झालेल्या सभेमध्ये सन २०२१-२२ करिता वैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी मे. जैन अॅन्ड जैन LLP आणि मे. यार्दि प्रभू अॅन्ड असोसिएटस् LLP या दोन चार्टर्ड अकौंटंट फर्मची निवड करून त्यांची नावे पुर्व परवानगीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठविली होती. त्या अनुषंगाने भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या दि. २२/०९/२०२१ रोजीचे पत्रक क्र. CO. DOS. RPD. NO. S 1391/08.02.007/ 2021-22 नुसार मे. जैन अॅन्ड जैन LLP या ऑडिटर फर्मची नेमणूक करण्यास परवानगी दिली. त्यानुसार मे. जैन अॅन्ड जैन LLP यांनी सन २०२१-२२ या आर्थिक सालाचे बँकेच्या वैधानिक लेखापरिक्षणाचे काम पूर्ण केले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार बँक एका वैधानिक लेखापरिक्षक फर्मची नेमणूक सलग ३ वर्षाकरीता करू शकते असे निर्देश दिले असल्याने व सन २०२१-२२ चे वैधानिक लेखापरिक्षक मे. जैन अॅन्ड जैन LLP यांचे कामकाज समाधानकारक झाले असल्याने तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या दि. ०७/०७/२०२२ रोजीच्या पत्राद्वारे जैन अॅन्ड जैन LLP यांच्या आर्थिक वर्ष सन् २०२२-२३ च्या पूर्ननेमणूकीस मान्यता दिलेली असल्याने मा. संचालक मंडळाने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखापरिक्षण करण्याचे काम मे. जैन अॅन्ड जैन LLP या वैधानिक लेखापरिक्षक फर्मला देण्यात यावे अशी शिफारस वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे केली आहे.



### कर्मचारी सहभाग व मनुष्यबळ विकास :-

कर्मचारी संघटना आणि संचालक मंडळाचे संबध सौहार्दपूर्ण व सुसंवादित राहिले आहेत. बँकेच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रशिक्षित कर्मचारी ही बँकेची मालमत्ता असते. तरी बँकेच्या सेवेत असलेल्या अधिका-यांचे आणि कर्मचा-यांचे कार्यकौशल्य वाढावे यासाठी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बृहन्मुंबई नागरी बँक असोसिएशन तसेच अन्य प्रशिक्षण संस्थामध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येते. अहवाल सालात एकुण ५९ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमास पाठविण्यात आले होते. तसेच बँकेतही दि. ०६/०३/२०२२ रोजी कर्ज विषयक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमात ४० कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

### सभासद कल्याण निधी -

बँकेच्या सभासद कल्याण निधीमधून सभासदांना होणा-या मोठ्या आजारपणामध्ये झालेल्या खर्चाच्या प्रतीपुर्तीपोटी सभासदांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार अहवाल सालामध्ये आलेल्या विनंती अर्जांनुसार बँकेच्या ०४ सभासदांना एकूण ₹ ८०,०००/- इतके वैद्यकीय मदतीच्या स्वरूपात बँकेच्या सभासद कल्याणनिधी धोरणानुसार आर्थिक सहाय्य देण्यात आले.

### विशेष अभिनंदन -

बँकेचे संचालक मा. श्री. अमोल भारत शेडगे साहेब यांची दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशनवर सन २०२२ ते २०२७ या कालावधीकरीता “संचालक” म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल केएनएस बँक परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीकरीता अनेक शुभेच्छा.

### गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार :-

दि. ०२/१०/२०२२ रोजी बँकेच्या वर्धापन दिनी मार्च/एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इ. १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर आणि डिप्लोमा यापैकी कोणत्याही परिक्षेत ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या बँकेच्या सभासदांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रशस्तीपत्र व पारितोषीक देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच बँकेच्या ज्येष्ठ नागरिक सभासदांचा सत्कार करण्यात येणार आहे. (ज्यांचा पूर्वी सत्कार झाला आहे ते वगळता इतर ज्येष्ठ नागरिक सभासदांसाठी)

तरी सभासदांना नजीकच्या शाखेमधून विहित नमून्यातील अर्ज माहे ऑगस्ट २०२२ मध्ये उपलब्ध करून दिले जातील. आपले अर्ज दि. १५/०९/२०२२ पर्यंत नजीकच्या शाखेमध्ये जमा करावेत.

### भावपूर्ण श्रध्दांजली :-

आपल्या बँकेचे मा. संचालक कै. श्री. गोपाळ बापूराव आंबराळे साहेब यांचे दि. २३/०४/२०२२ रोजी दुखःद निधन झाले. त्यांना बँक परिवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहे.

याव्यतिरिक्त अहवाल सालात ज्या सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक, थोर व्यक्ती, तसेच “कोविड-१९” या महामारीमध्ये ज्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे, सभासदांचे त्याचप्रमाणे काही कर्मचारी व संचालक सदस्यांच्या आप्त स्वकियांचे दुखःद निधन झाले त्या सर्व कुटुंबियांच्या दुःखात बँकेचे संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती व शांती देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

### आभार :-

बँकेच्या आजवरच्या ७२ वर्षांच्या वाटचालीत अनेकांचा मोलाचा सहभाग लाभला आहे. अविरत व मैत्रीपूर्ण सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असलेले बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि संचालक यांच्यावतीने मी सर्व मान्यवर सभासदांचे आभार मानतो व आम्हांस सेवेची संधी दिल्याबद्दल ग्राहक, सभासद व हितचिंतक यांचे प्रती ऋण निर्देष्ट करतो.

बँकेला वेळोवेळी मार्गदर्शन करून सहकार्य केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई, जिल्हा उपनिबंधक, एल वार्ड यांचे आम्ही अभारी आहोत. तसेच महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबई बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सारस्वत बँक, आय.सी.आय.सी.आय बँक, आय.डी.बि.आय. बँक, इंडसइन्ड बँक इ. बँकांनी आपणांस व्यवसाय करताना दिलेल्या सहकार्याबद्दल बँक त्यांचे आभारी आहे.

को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आणि त्यांचे अध्यक्ष मा. खासदार श्री. आनंदरावजी अडसुळ साहेब, कार्याध्यक्ष श्री. सुनिल साळवी साहेब, सचिव श्री. नरेंद्र सावंत साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी सहकारी यांच्याकडून नेहमीच मोलाचे सहकार्य प्राप्त झालेले आहे बँक त्यांची ऋणी आहे.





**KNS BANK**  
दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

महाराष्ट्र स्टेट को-ऑप.बँक्स असोसिएशन लि, दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि, मुंबई सहकारी बोर्ड यांचेसुध्दा आम्ही आभारी आहोत.

बँकेचे वैधानिक लेखापरिक्षक मे. जैन अँड जैन LLP आणि त्यांचे सहकारी यांनी सन २०२१-२२ चे लेखापरिक्षण करून केलेल्या सुचना व मार्गदर्शनाबद्दल बँक त्यांची आभारी आहे. तसेच बँकेचे अंतर्गत व कंकरंट लेखापरिक्षक आणि कायदेविषयक सल्लागार यांचे आभार.

मुख्यालय तसेच शाखांच्या नजीकचे पोलीस स्टेशन, स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक, महानगरपालिका अधिकारी, वृत्तपत्रे, पत्रकार या सर्वांकडून बँकेस मिळत असलेल्या अनमोल सहकार्याबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

ग्राहकांच्या व सभासदांच्या गरजा लक्षात घेवून बँकेने वेळोवेळी व्यवसायिक दृष्टीकोन ठेवून ध्येय धोरणे राबविली आहेत. खातेदारांना अद्ययावत सेवा देण्याकरीता व स्पर्धेत टिकून राहण्याकरिता विविध योजना कार्यान्वित करण्याकरिता संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील राहिल. त्यामुळे पुढील काळात ग्राहकाभिमुख बँकिंग सेवा-सुविधा देण्याची ग्वाही देवून पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या सहकार्याबद्दल मा. संचालक मंडळाचेवतीने आपले आभार मानतो व बँकेप्रती असलेला आपला विश्वास अधिकाधिक वाढावा ही सदिच्छा व्यक्त करतो.

जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय सहकार !

संचालक मंडळाच्या वतीने

श्री. महेंद्र वसंत बनगर

अध्यक्ष



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

## दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे ताळेबंद पत्रक / Balance Sheet as on 31<sup>st</sup> March, 2022

(Amount in INR)

तपशील / Particulars	Schedules	As on 31-03-2022 (Current year)	As on 31-03-2021 (Previous year)
<b>भांडवल व देणी / Capital and Liabilities</b>			
भाग भांडवल / Capital	1	16,80,26,810.00	16,93,07,750.00
राखीव व इतर निधी / Reserves and Surplus	2	1,09,48,59,274.26	1,06,56,36,809.91
ठेवी व अन्य खाती / Deposits	3	7,42,07,34,950.38	7,25,54,11,641.47
घेतलेली कर्जे / Borrowings	4	-	-
इतर देणी व तरतुदी / Other Liabilities & Provisions	5	1,23,95,96,548.35	1,23,20,24,656.87
<b>एकूण / Total</b>		<b>9,92,32,17,582.99</b>	<b>9,72,23,80,858.25</b>
<b>मालमत्ता / Assets</b>			
रोख आणि निर्देशित बँकांतील शिल्लक / Cash and balances with Reserve Bank of India	6	12,51,36,561.05	15,57,02,014.89
अन्य बँकांमधील शिल्लक / Balance with banks and money at call and short notice	7	1,04,48,46,631.97	1,02,46,56,752.80
गुंतवणूक / Investments	8	2,87,44,60,855.00	3,29,31,65,699.00
कर्जे / Advances	9	4,75,15,88,396.00	4,17,41,39,730.54
स्थावर मालमत्ता / Fixed Assets	10	10,14,28,964.69	10,73,50,905.25
अन्य मालमत्ता / Other Assets	11	1,02,57,56,174.28	96,73,65,755.77
<b>एकूण / Total</b>		<b>9,92,32,17,582.99</b>	<b>9,72,23,80,858.25</b>
सापेक्ष देणी / Contingent Liabilities	12	9,69,09,617.00	8,28,05,706.00
वसूलीसाठी आलेली बिले (उलट बाजूप्रमाणे) / Bills for Collection		5,000.00	5,000.00

4 Form A and Form B reproduced from original Government of India Notification SO 240(E) dated March 26, 1992

आमच्या स्वतंत्र निवेदनाप्रमाणे

मे. जैन अॅन्ड जैन LLP

चार्टर्ड अकाउंटंट (वैधानिक सनदी लेखापरीक्षक)

FRN No: 103869W/W100630

सही

सुबोध रसाळ

सहा. सरव्यवस्थापक (बँकिंग)

सही

रश्मी परब

सहा. सरव्यवस्थापक (ऑडिट)

सीए जे. जे. शाह

भागीदार

M.No.110807

UDIN: 22110807ALXQCJ7111

सही

श्री. महेंद्र वसंत बनगर

अध्यक्ष

सही

श्री. दिनकर कोडिबा खोपडे

उपाध्यक्ष

सही

श्री. शशिकांत लक्ष्मण अभंग

मुख्य कार्यकारी अधिकारी

Date : 29<sup>th</sup> June 2022

Place : Mumbai







# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

## दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे नफा-तोटा पत्रक / Profit & Loss Account For The Year Ended 31<sup>st</sup> March, 2022

(Amount in INR)

Sr. No.	तपशील / Particulars	Schedules	As on 31-03-2022 (Current year)	As on 31-03-2021 (Previous year)
<b>I.</b>	<b>उत्पन्न / Income</b>			
	कर्ज खात्यांवरील व्याज / Interest earned	13	63,03,16,215.10	63,57,44,186.79
	इतर उत्पन्न / Other income	14	10,04,81,586.09	11,00,16,600.18
	<b>एकूण / Total</b>		<b>73,07,97,801.19</b>	<b>74,57,60,786.97</b>
<b>II.</b>	<b>खर्च / Expenditure</b>			
	ठेवी वरील व्याज / Interest expended	15	36,60,51,475.57	37,72,37,952.16
	ऑपरेटिंग खर्च / Operating expenses	16	20,92,05,970.57	20,10,26,098.45
	तरतुदी आणि आकस्मिकता / Provisions and contingencies	17	13,78,93,196.60	16,14,76,278.00
	<b>एकूण / Total</b>		<b>71,31,50,642.74</b>	<b>73,97,40,328.61</b>
<b>III.</b>	<b>नफा/तोटा / Profit/Loss</b>			
	निव्वळ नफा /Net profit/loss(-) for the year		1,76,47,158.45	60,20,458.36
	पुढील वर्षाकरीता शिल्लक / Profit/loss(-) brought forward		3,573.79	6,075.62
	<b>एकूण / Total</b>		<b>1,76,50,732.24</b>	<b>60,26,533.98</b>
<b>IV.</b>	<b>नफा विभागणी / Appropriations</b>			
	वैधानिक राखीव निधी २५% / Transfer to statutory reserves		44,12,683.06	15,06,633.49
	इतर राखीव निधी हस्तांतरित / Transfer to other reserves		1,32,33,294.61	45,16,326.70
	सभासद प्रशिक्षण निधी ५% / Member education fund 5%		8,82,536.61	3,01,326.70
	सभासद कल्याण निधी /Member welfare Fund		10,00,000.00	2,00,000.00
	इमारत निधी / Building fund		25,00,000.00	2,00,000.00
	गुंतवणुक चढ-उतार निधी/ Investment Fluctuation Reserve		7,30,000.00	38,15,000.00
	Transfer to Government/		-	-
	प्रस्तावित लाभांश ५% / Proposed dividend 5% (Subject to approval of RBI)		81,20,758.00	-
	<b>पुढील वर्षाकरीता शिल्लक / Balance carried over to balance sheet</b>		<b>4,754.57</b>	<b>3,573.79</b>

श्री. महेंद्र वसंत बनगर  
अध्यक्ष

श्री. दिनकर कोंडिबा खोपडे  
उपाध्यक्ष

श्री. शशिकांत लक्ष्मण अंभंग  
मुख्य कार्यकारी अधिकारी

संचालक

श्री. विनायक कृष्णाजी गाढवे  
श्री. तुकाराम राघू धोंडे  
श्री. चंद्रकांत शंकर पवार  
श्री. अमोल भारत शेडगे  
सौ. वनिता संतोष साळुंखे  
श्री. धुळाजी बिरा माने (कर्मचारी प्रतिनिधी)

श्री. गोविंद आणणा विरकर  
श्री. मोहन दिनकर गव्हाणे  
श्री. विठ्ठल यशवंत विरकर  
श्री. किसन बाबा मदने  
श्री. विजयकुमार गेणू शिंदे (तज्ञ संचालक)  
श्री. तुषार विजयसिंग कदम (कर्मचारी प्रतिनिधी)

श्री. माधव पांडुरंग गडदे  
श्री. दादासो आनंदा पुकळे  
श्री. धोंडिबा दिनकर पाटणे  
सौ. स्मिता मारूती विरकर  
श्री. माधव जगन्नाथ प्रभूणे (तज्ञ संचालक)  
श्री. उदयसिंह वामनराव माने (कर्मचारी प्रतिनिधी)



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे ताळेबंद पत्रकाचे परिशिष्ट /  
SCHEDULES TO BALANCE SHEET AS ON 31<sup>ST</sup> MARCH, 2022

(Amount in INR)

**Schedule 1 - भांडवल / Capital**

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
I.	राष्ट्रीयकृत बँकांच्या भांडवलासाठी (पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीचे) / For Nationalised Banks Capital (Fully owned by Central Government)	-	-
	एकूण / Total	-	-
II.	भारताबाहेर समाविष्ट बँकांसाठी / For Banks incorporated outside India	-	-
	<b>भांडवल / Capital</b>		
	(i) आरबीआयने विहित केलेल्या स्टार्ट-अप भांडवलाद्वारे बँकांनी आणलेली रक्कम या शीर्षकाखाली दर्शविली जावी / The amount brought in by banks by way of start-up capital as prescribed by RBI should be shown under this head.	-	-
	(ii) बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ११(२) अंतर्गत आरबीआयकडे ठेवलेल्या ठेवीची रक्कम / Amount of deposit kept with the RBI under Section 11(2) of the Banking Regulation Act, 1949	-	-
	एकूण / Total	-	-
III.	इतर बँकांसाठी / For Other Banks		
	<b>अधिकृत भाग भांडवल / Authorised Capital</b>		
	(2,00,00,000 shares of ₹ 10 each)	20,00,00,000.00	20,00,00,000.00
	<b>जारी केलेले भाग भांडवल / Issued Capital</b>		
	(1,69,30,775 shares of ₹10 each)	16,93,07,750.00	16,61,11,210.00
	<b>वसूल भाग भांडवल / Subscribed Capital</b>		
	(1,69,30,775 shares of ₹10 each)	16,93,07,750.00	16,61,11,210.00
	Add: 9,41,211 Shares subscribed	94,12,110.00	96,54,250.00
	एकूण / Total	<b>17,87,19,860.00</b>	<b>17,57,65,460.00</b>
	<b>कॉल-अप भाग भांडवल / Called-up Capital</b>		
	(1,78,71,986 shares of ₹ 10 each)	17,87,19,860.00	17,57,65,460.00
	वजा: न भरलेले कॉल / Less: Calls unpaid	-	-
	वजा: जप्त केलेले भाग / Less: 10,69,305 Share Forfeited	1,06,93,050.00	64,57,710.00
	एकूण / Total	<b>16,80,26,810.00</b>	<b>16,93,07,750.00</b>



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे ताळेबंद पत्रकाचे परिशिष्ट /  
SCHEDULES TO BALANCE SHEET AS ON 31<sup>ST</sup> MARCH, 2022

(Amount in INR)

**Schedule 2 - राखीव व अधिशेष / Reserves and Surplus**

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
<b>I.</b>	<b>वैधानिक गंगाजळी / Statutory Reserves</b>		
	प्रारंभिक शिल्लक /Opening Balance	29,68,37,603.66	28,55,94,050.30
	वर्षभरातील वाढ /Additions during the year	71,44,812.50	1,12,43,553.36
	वर्षभरातील घट /Deductions during the year	-	-
	<b>एकूण / Total</b>	<b>30,39,82,416.16</b>	<b>29,68,37,603.66</b>
<b>II.</b>	<b>भांडवल गंगाजळी /Capital Reserves</b>		
	प्रारंभिक शिल्लक /Opening Balance	-	-
	वर्षभरातील वाढ /Additions during the year	-	-
	वर्षभरातील घट /Deductions during the year	-	-
	<b>एकूण / Total</b>	<b>-</b>	<b>-</b>
<b>III.</b>	<b>भाग भांडवलवरील प्रीमियम / Share Premium</b>		
	प्रारंभिक शिल्लक /Opening Balance	-	-
	वर्षभरातील वाढ /Additions during the year	-	-
	वर्षभरातील घट /Deductions during the year	-	-
	<b>एकूण / Total</b>	<b>-</b>	<b>-</b>
<b>IV.</b>	<b>महसूल आणि इतर राखीव / Revenue and Other Reserves</b>		
	<b>इमारत निधी / Building Fund</b>		
	प्रारंभिक शिल्लक /Opening Balance	16,59,21,000.00	16,46,91,000.00
	वर्षभरातील वाढ /Additions during the year	2,00,000.00	12,30,000.00
	वर्षभरातील घट /Deductions during the year	-	-
	<b>एकूण / Total</b>	<b>16,61,21,000.00</b>	<b>16,59,21,000.00</b>
	<b>लाभांश समीकरण निधी /Dividend Equalisation Fund</b>		
	प्रारंभिक शिल्लक / Opening Balance	84,00,741.39	84,00,741.39
	वर्षभरातील वाढ /Additions during the year	-	-
	वर्षभरातील घट /Deductions during the year	-	-
	<b>एकूण / Total</b>	<b>84,00,741.39</b>	<b>84,00,741.39</b>
	<b>विशेष निधी /Special Reserve u/s 36 (VIII)</b>		
	प्रारंभिक शिल्लक / Opening Balance	33,78,000.00	33,78,000.00
	वर्षभरातील वाढ /Additions during the year	-	-
	वर्षभरातील घट /Deductions during the year	33,78,000.00	-
	<b>एकूण / Total</b>	<b>-</b>	<b>33,78,000.00</b>



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे ताळेबंद पत्रकाचे परिशिष्ट /  
SCHEDULES TO BALANCE SHEET AS ON 31<sup>ST</sup> MARCH, 2022

(Amount in INR)

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
	<b>बुडीत व संशयीत कर्ज निधी / Bad &amp; Doubtful Debts Reserve</b>		
	प्रारंभिक शिल्लक / Opening Balance	45,69,50,839.15	43,74,33,991.15
	वर्षभरातील वाढ / Additions during the year	4,97,50,000.00	2,50,00,000.00
	वर्षभरातील घट / Deductions during the year	-	2,00,00,000.00
	<b>एकूण / Total</b>	<b>50,67,00,839.15</b>	<b>45,69,50,839.15</b>
	<b>गुंतवणूक घसारा निधी / Investment Depreciation Reserve</b>		
	प्रारंभिक शिल्लक / Opening Balance	7,01,25,137.00	1,50,00,000.00
	वर्षभरातील वाढ / Additions during the year	86,12,528.00	5,51,25,137.00
	वर्षभरातील घट / Deductions during the year	4,50,00,000.00	-
	<b>एकूण / Total</b>	<b>3,37,37,665.00</b>	<b>7,01,25,137.00</b>
	<b>सर्व साधारण राखीव निधी / General Reserve Fund</b>		
	प्रारंभिक शिल्लक / Opening Balance	88,77,240.28	85,97,570.44
	वर्षभरातील वाढ / Additions during the year	83,656.50	2,79,669.84
	वर्षभरातील घट / Deductions during the year	1,02,800.00	-
	<b>एकूण / Total</b>	<b>88,58,096.78</b>	<b>88,77,240.28</b>
	<b>कर्मचारी कल्याण निधी / Staff Welfare Fund</b>		
	प्रारंभिक शिल्लक / Opening Balance	10,66,966.50	10,66,966.50
	वर्षभरातील वाढ / Additions during the year	-	-
	वर्षभरातील घट / Deductions during the year	6,00,000.00	-
	<b>एकूण / Total</b>	<b>4,66,966.50</b>	<b>10,66,966.50</b>
	<b>गुंतवणूक चढ-उतार निधी / Investment Fluctuation Reserve</b>		
	प्रारंभिक शिल्लक / Opening Balance	50,40,000.00	1,53,40,000.00
	वर्षभरातील वाढ / Additions during the year	38,15,000.00	1,70,00,000.00
	वर्षभरातील घट / Deductions during the year	30,09,368.60	2,73,00,000.00
	<b>एकूण / Total</b>	<b>58,45,631.40</b>	<b>50,40,000.00</b>
	<b>सहकार विकास निधी / Co Op Development Fund</b>		
	प्रारंभिक शिल्लक / Opening Balance	22,92,000.00	22,92,000.00
	वर्षभरातील वाढ / Additions during the year	-	-
	वर्षभरातील घट / Deductions during the year	-	-
	<b>एकूण / Total</b>	<b>22,92,000.00</b>	<b>22,92,000.00</b>
	<b>अमृत महोत्सव निधी / Platinum Jubilee Fund</b>		
	प्रारंभिक शिल्लक / Opening Balance	39,75,443.35	39,75,443.35
	वर्षभरातील वाढ / Additions during the year	-	-
	वर्षभरातील घट / Deductions during the year	-	-
	<b>एकूण / Total</b>	<b>39,75,443.35</b>	<b>39,75,443.35</b>





# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे ताळेबंद पत्रकाचे परिशिष्ट /  
SCHEDULES TO BALANCE SHEET AS ON 31<sup>ST</sup> MARCH, 2022

(Amount in INR)

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
	<b>सभासद कल्याण निधी / Shareholder Welfare Fund</b>		
	प्रारंभिक शिल्लक / Opening Balance	17,20,447.54	8,73,963.54
	वर्षभरातील वाढ / Additions during the year	20,000.00	11,00,000.00
	वर्षभरातील घट / Deductions during the year	2,96,000.00	2,53,516.00
	<b>एकूण / Total</b>	<b>14,44,447.54</b>	<b>17,20,447.54</b>
	<b>आकस्मिक निधी / Contingency Fund</b>		
	प्रारंभिक शिल्लक / Opening Balance	11,00,000.00	11,00,000.00
	वर्षभरातील वाढ / Additions during the year	-	-
	वर्षभरातील घट / Deductions during the year	10,00,000.00	-
	<b>एकूण / Total</b>	<b>1,00,000.00</b>	<b>11,00,000.00</b>
	<b>विशेष आकस्मिक निधी / Special Contingency Fund</b>		
	प्रारंभिक शिल्लक / Opening Balance	62,50,000.00	62,50,000.00
	वर्षभरातील वाढ / Additions during the year	-	-
	वर्षभरातील घट / Deductions during the year	22,50,000.00	-
	<b>एकूण / Total</b>	<b>40,00,000.00</b>	<b>62,50,000.00</b>
	<b>प्रमाणित जिंदगी निधी / Contingent Prov. for Std.Assets</b>		
	प्रारंभिक शिल्लक / Opening Balance	1,40,20,000.00	1,40,20,000.00
	वर्षभरातील वाढ / Additions during the year	34,50,000.00	-
	वर्षभरातील घट / Deductions during the year	-	-
	<b>एकूण / Total</b>	<b>1,74,70,000.00</b>	<b>1,40,20,000.00</b>
	<b>धर्मादाय निधी / Charity Fund</b>		
	प्रारंभिक शिल्लक / Opening Balance	17,77,770.00	17,77,770.00
	वर्षभरातील वाढ / Additions during the year	-	-
	वर्षभरातील घट / Deductions during the year	-	-
	<b>एकूण / Total</b>	<b>17,77,770.00</b>	<b>17,77,770.00</b>
	<b>कर्मचारी प्रशिक्षण निधी / Staff Education Fund</b>		
	प्रारंभिक शिल्लक / Opening Balance	9,44,985.40	9,96,985.40
	वर्षभरातील वाढ / Additions during the year	-	-
	वर्षभरातील घट / Deductions during the year	1,36,889.00	52,000.00
	<b>एकूण / Total</b>	<b>8,08,096.40</b>	<b>9,44,985.40</b>
	<b>सदस्य प्रशिक्षण निधी / Member Education Fund</b>		
	प्रारंभिक शिल्लक / Opening Balance	1,09,32,101.66	95,57,414.59
	वर्षभरातील वाढ / Additions during the year	3,01,326.70	13,80,687.07
	वर्षभरातील घट / Deductions during the year	6,000.00	6,000.00
	<b>एकूण / Total</b>	<b>1,12,27,428.36</b>	<b>1,09,32,101.66</b>
V.	<b>नफा-तोटा खात्यातील शिल्लक / Balance in Profit and Loss Account</b>	<b>1,76,50,732.23</b>	<b>60,26,533.98</b>
	<b>एकूण / Total (I, II, III, IV and V)</b>	<b>1,09,48,59,274.26</b>	<b>1,06,56,36,809.91</b>



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे ताळेबंद पत्रकाचे परिशिष्ट /  
SCHEDULES TO BALANCE SHEET AS ON 31<sup>ST</sup> MARCH, 2022

(Amount in INR)

### Schedule 3 - ठेवी / Deposits

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
<b>A.I.</b>	<b>मागणी ठेवी / Demand deposits</b>		
	(i) बँकांकडून / From banks		
	(ii) इतरांकडून / From others	21,45,98,454.00	17,82,50,777.94
<b>II.</b>	<b>बचत ठेवी / Savings Bank Deposits</b>	2,77,00,55,582.14	2,88,76,08,462.73
<b>III.</b>	<b>मुदत ठेवी / Term Deposits</b>		
	(i) बँकांकडून / From banks		
	(ii) इतरांकडून / From others	4,43,60,80,914.24	4,18,95,52,400.80
	<b>एकूण / Total (I, II and III)</b>	<b>7,42,07,34,950.38</b>	<b>7,25,54,11,641.47</b>
<b>B.</b>	(i) शाखांच्या ठेवी - भारतात / Deposits of branches in India		
	(ii) शाखांच्या ठेवी - भारताबाहेर / Deposits of branches outside India		
	<b>एकूण / Total</b>	<b>-</b>	<b>-</b>
	<b>एकूण / Total (A and B)</b>	<b>7,42,07,34,950.38</b>	<b>7,25,54,11,641.47</b>

### Schedule 4 - घेतलेली कर्जे / Borrowings

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
<b>I.</b>	<b>घेतलेली कर्जे - भारतात / Borrowings in India</b>		
	(a) भारतीय रिझर्व्ह बँक / Reserve Bank of India		
	(b) इतर बँका / Other banks		-
	(c) इतर संस्था आणि एजन्सी / Other institutions and agencies		
<b>II.</b>	<b>घेतलेली कर्जे - भारताबाहेर / Borrowings outside India</b>		
	<b>एकूण / Total (I and II)</b>		-
	वरील I आणि II मध्ये सुरक्षित कर्ज समाविष्ट आहे - Secured borrowings included in I and II above -		

### Schedule 5 - इतर देणी व तरतुदी / Other Liabilities and Provisions

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
<b>I.</b>	<b>देय बिले / Bills payable</b>	<b>67,65,482.19</b>	<b>1,24,00,131.16</b>
<b>II.</b>	<b>आंतर-कार्यालय जुळवणी (निव्वळ) / Inter-office adjustment (net)</b>	<b>200.00</b>	<b>300.00</b>
<b>III.</b>	<b>व्याज जमा झाले / Interest accrued</b>	<b>62,26,08,995.02</b>	<b>56,08,23,513.01</b>
A	अंवाई व्याजाची तरतूद / Overdue Interest Reserve on Award	53,68,85,409.00	45,16,42,974.00
B	थकीत व दंड व्याजाची तरतूद / Overdue Interest & Penal Interest Reserve	7,04,09,667.88	7,53,34,598.93
C	थकीत रोखपत व्याजाची तरतूद / Overdue Interest Reserve Interest Cash Credit	1,53,13,918.14	3,38,45,940.08
<b>IV.</b>	<b>इतर (तरतुदीसह) / Others (including provisions)</b>	<b>61,02,21,871.14</b>	<b>65,88,00,712.70</b>
1	देय व्याज / Interest Payable	12,77,72,208.30	14,35,46,217.30
2	देय लाभांश / Dividend Payable	48,22,980.76	1,00,86,215.76



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे ताळेबंद पत्रकाचे परिशिष्ट /  
SCHEDULES TO BALANCE SHEET AS ON 31<sup>ST</sup> MARCH, 2022

(Amount in INR)

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
3	अन्य देय रकमा / Sundry Creditors	1,01,65,778.44	89,45,189.80
4	देय लेखापरीक्षण शुल्क / Audit Fees Payable	27,32,000.00	25,45,790.30
5	देय बोनस आणि ओ.टी. / Bonus & O.T. payable	3,78,725.00	11,100.00
6	सस्पेन्स खाते / Suspense A/c	14,79,744.79	12,01,887.24
7	पीएमसी बँक ठेवीसाठी तरतूद / Provision for PMC Bank Deposit	20,02,09,368.60	14,40,00,000.00
8	पीएमसी बँकेच्या व्याजासाठी तरतूद / Provision for PMC Bank Interest	4,00,66,659.00	4,09,67,831.00
9	उत्पादित कर्ज तरतूद / Provision for 5 % std Asset	-	25,00,000.00
10	SREI बाँडसाठी तरतूद / Provision SREI Bond Principal	31,59,000.00	-
11	SREI बाँडच्या व्याजासाठी तरतूद / Provision SREI Bond interest	58,75,740.00	-
12	आयकर तरतूद / Income Tax Provision	16,44,51,141.00	25,70,76,593.00
13	कर्मचारी उत्पन्नावरील आयकर / Staff Income Tax	-	10,69,820.00
14	स्थगित कर क्रेडिट (संक्रमणकालीन प्रभाव) / Deferred Tax Cr. Transitional effect	-	1,50,70,290.00
15	ठेवीवरील व्याजावर टीडीएस (कर) / TDS on Interest on Deposits(Tax)	13,54,730.00	8,46,979.51
16	देय डिमांड ड्राफ्ट / Demand Draft Payable	3,66,273.00	3,66,273.00
17	परिपक्व ठेवीवरील व्याजाची तरतूद / Provision for Interest on Matured Deposits	56,00,000.00	50,00,000.00
18	रजा रोखीकरणासाठी तरतूद / Provision For Leave Encashment	-	4,05,655.00
19	एबीबी उत्पादन / ABB Product	1,71,21,362.32	-
20	अवार्ड विभाग नोंद / Award department Entry	1,68,683.00	1,68,683.00
21	विपणन विभाग नोंद / Marketing Department Entry	63,589.00	89,383.51
22	प्रशासन विभाग नोंद / Admin Department Entry	16,995.00	-
23	NFS Issuer Dispute A/c	-	2,000.00
24	लॉकर भाड्याची तरतूद प्राप्त / Provision for Locker Rent Received	96,162.00	62,850.00
25	शेअर सस्पेन्स फी / Share Suspense Fee	-	7,49,702.00
26	कर्मचारी एलआयसी / Staff LIC	1,047.00	1,34,027.00
27	कर्मचारी इतर दायित्वे / Staff Others Liabilities	3,00,000.00	4,05,484.06
28	कर्मचारी पी.एफ. / Staff Providend Fund	19,51,960.00	19,29,960.00
29	स्टाफ प्रोफेशन टॅक्स / Staff Profession Tax	-	34,600.00
30	देय D.E.A.F. RBI / DEAF RBI Payable	14,16,147.63	18,41,582.07
31	निवडणूक खर्च निधी / Election Expense Fund	8,88,704.00	8,88,704.00
32	CGST देय / CGST Payable	11,605.60	-
33	IGST देय / IGST Payable	-	523.55
34	SGST देय / SGST Payable	11,605.60	-
35	समाशोधन / Outward Clearing	1,30,93,235.00	1,05,29,471.38
36	POS/ECOM Chargeback Parking A/c	2,805.00	1,074.00
37	IMPS Beneficiary P2A Approved Fee GST	573.07	-



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे ताळेबंद पत्रकाचे परिशिष्ट /  
SCHEDULES TO BALANCE SHEET AS ON 31<sup>ST</sup> MARCH, 2022

(Amount in INR)

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
38	Acquirer Credit Adjustment Payable (Old)	30,50,787.00	29,68,302.00
39	TDS कलम १९४N / TDS Section 194N	53,152.00	66,357.00
40	Ex gratia व्याज देय / Ex gratia Interest payable	-	1,19,768.60
41	Ex gratia व्याजावरील वाढीव व्याज देय / Exgratia Interest on Interest Payable	9,39,371.77	-
42	Service Tax NFS Issuer TXN (Asset)	64,593.62	-
43	आगाऊ लॉकर भाडे / Locker Rent Advance	2,46,098.50	1,36,157.50
44	State GST	1,86,128.18	5,08,171.77
45	Central GST	1,82,440.51	5,08,180.70
46	Interstate GST	-	9.90
47	एबीबी कॉन्ट्रा (Asset) / ABB Contra (asset)	-	18,57,972.80
48	NFS Settlement (Asset)	14,43,200.00	16,31,600.00
49	NFS POS Parking Transaction (Asset)	-	1,70,865.39
50	Ecom Parking Ac	4,77,276.45	3,55,440.56
	<b>एकूण / Total</b>	<b>1,23,95,96,548.35</b>	<b>1,23,20,24,656.87</b>

**Schedule 6 - रोख आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातील शिल्लक / Cash and Balances with Reserve Bank of India**

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
I.	रोख रक्कम (परकीय चलनाच्या नोटांसह) / Cash in hand (including foreign currency notes)	6,83,25,983.65	7,50,85,088.75
II.	रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातील शिल्लक / Balances with Reserve Bank of India		
	(a) चालू खात्यात / in Current Account	5,68,10,577.40	8,06,16,926.14
	(b) इतर खात्यात / in Other Accounts		
	<b>एकूण / Total (I and II)</b>	<b>12,51,36,561.05</b>	<b>15,57,02,014.89</b>

**Schedule 7 - बँकांमधील शिल्लक व मनी अँट कॉल आणि शॉर्ट नोटीस / Balances with Banks and Money at Call and Short Notice**

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
I.	भारतात / In India		
	(i) बँकांमधील शिल्लक / Balances with banks		
	(a) चालू खात्यांमध्ये / in Current Accounts		
	स्टेट बँक ऑफ इंडिया / State Bank of India	89,83,158.07	1,40,42,158.07
	बँक ऑफ इंडिया / Bank of India	22,90,008.07	23,04,941.07
	आय.डी.बी.आय. बँक लि. / IDBI Bank Ltd.	19,38,98,175.73	8,71,24,588.35





# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे ताळेबंद पत्रकाचे परिशिष्ट /  
SCHEDULES TO BALANCE SHEET AS ON 31<sup>ST</sup> MARCH, 2022

(Amount in INR)

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
	महा. स्टेट को. ऑप. बँक लि. / Mah.State Co Op Bank Ltd	20,501.37	28,554.06
	मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक लि. / Mumbai District Cent.Co Op Bank Ltd	16,60,157.26	5,95,09,452.26
	आय.सी.आय.सी.आय.बँक लि. / ICICI Bank Ltd	2,13,73,200.70	2,01,95,427.39
	एच.डी.एफ.सी. बँक लि. / HDFC Bank Ltd	4,78,954.72	11,32,264.62
	येस बँक लि. / YES Bank Ltd	1,62,43,902.14	2,11,37,330.44
	इंडस् इंड बँक लि. / Indusind Bank Ltd	91,611.24	18,62,078.74
	सारस्वत को. ऑप. बँक लि. / Saraswat Co Op Bank Ltd	2,92,23,381.67	3,32,24,870.35
	पीएमसी बँक / PMC Bank	40,04,60,046.00	3,51,91,437.00
	<b>(b) इतर खात्यांमध्ये / in Other Accounts</b>		
	बँक ऑफ इंडिया / Bank of India	10,36,805.00	9,88,985.45
	श्यामराव विठ्ठल को-ऑप बँक लि / Shamrao Vitthal Co-op Bank Ltd	16,00,00,000.00	16,00,00,000.00
	आय.सी.आय.सी.आय.बँक लि. / ICICI Bank Ltd	50,68,045.00	50,00,000.00
	पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप बँक लि / Punjab & Maharashtra Co-op Bank Ltd	-	36,25,22,608.00
	सारस्वत को. ऑप. बँक लि. / Saraswat Co-op Bank Ltd	2,50,00,000.00	3,45,00,000.00
	सारस्वत को. ऑप. बँक लि. / Saraswat Co-op Bank Ltd	6,40,18,685.00	14,58,92,057.00
	ठाणे जनता सहकारी बँक लि. / Thane Janta Sahakari Bank Ltd	11,50,00,000.00	4,00,00,000.00
	<b>(ii) कॉल आणि शॉर्ट नोटिस / Money at call and short notice</b>		
	(a) बँकांमध्ये / with banks	-	-
	(b) इतर संस्थांमध्ये / with other institutions	-	-
	<b>एकूण / Total (i and ii)</b>	<b>1,04,48,46,631.97</b>	<b>1,02,46,56,752.80</b>
<b>II.</b>	<b>भारताबाहेर / Outside India</b>		
	(i) चालू खात्यांमध्ये / in Current Accounts		
	(ii) इतर ठेव खात्यांमध्ये / in Other Deposit Accounts		
	(iii) कॉल आणि शॉर्ट नोटिसवर पैसे / Money at call and short notice		
	<b>एकूण / Total (i, ii and iii)</b>	<b>-</b>	<b>-</b>
	<b>एकूण / Total (I and II)</b>	<b>1,04,48,46,631.97</b>	<b>1,02,46,56,752.80</b>



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे ताळेबंद पत्रकाचे परिशिष्ट /  
SCHEDULES TO BALANCE SHEET AS ON 31<sup>ST</sup> MARCH, 2022

(Amount in INR)

### Schedule 8 - गुंतवणूक / Investments

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
<b>I.</b>	<b>भारतातील गुंतवणूक / Investments in India in</b>		
	(i) सरकारी रोखे / Government Securities	2,78,12,95,125.00	3,19,99,99,969.00
	(ii) इतर मंजूर सिक्युरिटीज / Other approved securities		
	(iii) शेअर्स / Shares	25,500.00	25,500.00
	(iv) डिबेंचर्स आणि बाँड्स / Debentures and Bonds	9,31,40,230.00	9,31,40,230.00
	(v) उपकंपन्या आणि/किंवा संयुक्त उपक्रम / Subsidiaries and/or joint ventures		
	(vi) इतर (निर्दिष्ट करण्यासाठी) / Others (to be specified)		
	<b>एकूण / Total</b>	<b>2,87,44,60,855.00</b>	<b>3,29,31,65,699.00</b>
<b>II.</b>	<b>भारताबाहेर गुंतवणूक / Investments outside India in</b>		
	(i) सरकारी रोखे (स्थानिक प्राधिकरणांसह) / Government securities (including local authorities)		
	(ii) उपकंपन्या आणि/किंवा संयुक्त उपक्रम / Subsidiaries and/or joint ventures abroad		
	(iii) इतर (निर्दिष्ट करण्यासाठी) / Others investments (to be specified)		
	<b>एकूण / Total</b>	<b>-</b>	<b>-</b>
	<b>उप एकूण / Grand Total (I and II)</b>	<b>2,87,44,60,855.00</b>	<b>3,29,31,65,699.00</b>

### Schedule 9 - कर्जे / Advances

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
<b>A.</b>	(i) खरेदी केलेली आणि सूट दिलेली बिले / Bills purchased and discounted	2,19,18,26,852.59	1,84,78,37,085.92
	(ii) मागणीनुसार परतफेड करण्यायोग्य रोखपत, ओव्हरड्राफ्ट आणि कर्ज / Cash credits, overdrafts and loans repayable on demand		
	(iii) मुदत कर्जे / Term loans	1,74,63,25,067.22	1,61,32,69,974.48
	<b>एकूण / Total</b>	<b>3,93,81,51,919.81</b>	<b>3,46,11,07,060.40</b>
<b>B.</b>	(i) दृश्य मालमतेद्वारे सुरक्षित / Secured by tangible assets		
	(ii) बँक/सरकारी हमीद्वारे संरक्षित / Covered by Bank/Government Guarantees		
	(iii) असुरक्षित / Unsecured	81,34,36,476.19	71,30,32,670.14
	<b>एकूण / Total</b>	<b>81,34,36,476.19</b>	<b>71,30,32,670.14</b>
<b>C.I.</b>	<b>भारतातील कर्जे / Advances in India</b>		
	(i) प्राधान्य क्षेत्र / Priority Sectors	2,39,05,96,299.55	1,96,55,29,740.53
	(ii) सार्वजनिक क्षेत्र / Public Sector		
	(iii) बँका / Banks		
	(iv) इतर / Others	2,36,09,92,096.45	2,20,86,09,990.01
	<b>एकूण / Total</b>	<b>4,75,15,88,396.00</b>	<b>4,17,41,39,730.54</b>
<b>C.II.</b>	<b>भारताबाहेर कर्जे / Advances Outside India</b>		
	(i) बँकांकडून देय / Due from banks		
	(ii) इतरांकडून देय / Due from others		
	(a) खरेदी केलेली आणि सूट दिलेली बिले / Bills purchased and discounted		
	(b) सिंडिकेटेड कर्ज / Syndicated loans		
	(c) इतर / Others		
	<b>एकूण / Total</b>	<b>-</b>	<b>-</b>
	<b>उप एकूण / Grand Total (C.I and II)</b>	<b>4,75,15,88,396.00</b>	<b>4,17,41,39,730.54</b>



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे ताळेबंद पत्रकाचे परिशिष्ट /  
SCHEDULES TO BALANCE SHEET AS ON 31<sup>ST</sup> MARCH, 2022

(Amount in INR)

**Schedule 10 - स्थावर मालमत्ता / Fixed Assets**

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
<b>I.</b>	<b>जागा / Premises</b>	<b>7,65,12,321.21</b>	<b>8,02,74,861.21</b>
	मागील वर्षाच्या ३१ मार्च रोजीची किंमत / At cost as on 31st March of the preceding year	8,02,74,861.21	8,42,50,271.21
	वर्षभरातील वाढ / Additions during the year	1,87,500.00	1,77,590.00
	वर्षभरातील घट / Deductions during the year	39,50,040.00	41,53,000.00
	आजपर्यंतचा घसारा / Depreciation to date	44,651.00	44,286.00
<b>II.</b>	<b>इतर स्थावर मालमत्ता (फर्निचर आणि फिक्स्चरसह) / Other Fixed Assets (including furniture and fixtures)</b>	<b>2,49,16,643.48</b>	<b>2,70,76,044.04</b>
	मागील वर्षाच्या ३१ मार्च रोजीची किंमत / At cost as on 31st March of the preceding year	2,70,76,044.04	2,66,48,822.91
	वर्षभरातील वाढ / Additions during the year	34,59,697.63	97,63,126.22
	वर्षभरातील घट / Deductions during the year	56,19,098.19	93,35,905.09
	आजपर्यंतचा घसारा / Depreciation to date	44,651.00	44,286.00
	<b>एकूण / Total (I and II)</b>	<b>10,14,28,964.69</b>	<b>10,73,50,905.25</b>

**Schedule 11 - अन्य मालमत्ता / Other Assets**

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
<b>I.</b>	<b>आंतर-कार्यालय जुळवणी (निव्वळ) / Inter-office adjustments (net)</b>	<b>-</b>	<b>-</b>
<b>II.</b>	<b>येणे व्याज / Interest accrued</b>	<b>71,66,01,700.88</b>	<b>64,66,00,970.93</b>
<b>III.</b>	<b>आयकर (अग्रिम कर / टीडीएस) / Tax paid in advance/tax deducted at source</b>	<b>16,44,51,141.00</b>	<b>25,21,81,837.00</b>
<b>IV.</b>	<b>शिल्लक छपाई व लेखन साहित्य / Stationery and stamps</b>	<b>14,50,922.57</b>	<b>13,78,334.52</b>
<b>V.</b>	<b>Non-banking assets acquired in satisfaction of claims</b>	<b>7,08,75,000.00</b>	<b>-</b>
<b>VI.</b>	<b>इतर / Others</b>	<b>7,23,77,409.83</b>	<b>6,72,04,613.32</b>
1	किरकोळ येणी / Sundry Debtors	8,500.00	21,09,017.00
2	सुरक्षा ठेवी / Security Deposits	34,19,128.00	34,38,628.00
3	प्रीपेड खर्च / Prepaid Expenses	6,69,154.50	6,85,334.00
4	आयकर येणे / Income Tax Receivable	50,66,990.00	-
5	स्थगित कर मालमत्ता (निव्वळ) / Deferred Tax Assets (Net)	76,55,870.44	2,32,43,919.00
6	CCIL सह रोख मार्जिन मनी / Cash Margin Money with CCIL	2,02,00,000.00	2,02,00,000.00
7	क्लिअरिंग हाऊस / Clearing House	1,30,93,235.00	1,05,29,471.38
8	आगाऊ पगार / Advance against Salary	27,90,100.00	26,97,300.00
9	आगाऊ खर्च / Advance against Expenses	4,35,472.00	70,000.00

**KNS BANK**

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.

वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे ताळेबंद पत्रकाचे परिशिष्ट /  
SCHEDULES TO BALANCE SHEET AS ON 31<sup>ST</sup> MARCH, 2022

(Amount in INR)

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
10	लॉकर भाडे येणे / Locker Rent Receivable	98,412.00	62,850.00
11	टीडीएस (कर) प्राप्ती / TDS Deducted on income	10,87,972.69	9,80,562.17
12	डिपॉझिटर्स एज्युकेशन आणि अवॉरन्स फंड / Depositors Education & Awarance Fund	4,16,124.00	2,28,401.00
13	NFS Acquier ChargBack	-	19,000.00
14	NFS Acquier Transaction	24,14,800.00	18,12,500.00
15	IMPS Remitter P2A Approved fees /NPCI Fee GS	270.85	443.94
16	POS Other Fee GST	39,238.81	25,159.14
17	एबीबी कॉन्ट्रा / ABB Contra	1,42,30,021.76	67,453.00
18	NFS POS Parking Tranction	1,48,437.62	-
19	Service Tax NFS Issuer TXN	38,717.00	-
20	GOI कडून मिळू शकणारे सानुग्रह व्याज / Ex gratia Interest Receivable from GOI	-	1,40,875.28
21	क्लिरिंग सस्पेन्स (दायित्व) / Clearing Suspense (Liabilities)	5,09,327.60	5,34,158.13
22	स्टाफ प्रोफेशन टॅक्स / Staff Profession Tax	33,400.00	-
23	आंतरराज्य वस्तु व सेवा कर / Interstate GST	22,237.56	-
24	CGST देय / CGST Payable	-	1,79,770.64
25	SGST देय / SGST Payable	-	1,79,770.64
	<b>एकूण / Total</b>	<b>1,02,57,56,174.28</b>	<b>96,73,65,755.77</b>

**Schedule 12 - सापेक्ष देणी / Contingent Liabilities**

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
I.	बँकेवरील दावे कर्ज म्हणून स्वीकारलेले नाहीत / Claims against the bank not acknowledged as debts		
II.	अंशतः देय गुंतवणुकीसाठी दायित्व / Liability for partly paid investments		
III.	शक्रीत फॉरवर्ड एक्सचेंज कॉन्ट्रॅक्ट्सच्या कारणास्तव दायित्व / Liability on account of outstanding forward exchange contracts		
IV.	घटकांच्या वतीने दिलेली हमी / Guarantees given on behalf of constituents		
	(a) भारतात / In India	1,55,000.00	3,15,000.00
	(b) भारताबाहेर / Outside India		
V.	स्वीकृती, समर्थन आणि इतर जबाबदाऱ्या / Acceptances, endorsements and other obligations	9,67,54,617.00	8,24,90,706.00
VI.	इतर बाबी ज्यासाठी बँक आकस्मिकपणे जबाबदार आहे/ Other items for which the bank is contingently liable		
	<b>एकूण / Total</b>	<b>9,69,09,617.00</b>	<b>8,28,05,706.00</b>



**KNS BANK**

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.

वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे नफा-तोटा पत्रकाचे परिशिष्ट /

**SCHEDULES TO PROFIT & LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2022**

(Amount in INR)

**Schedule 13 - मिळालेले व्याज / Interest Earned**

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
I.	दिलेल्या कर्जावरील / बिलांवरील व्याज /सवलत / Interest/discount on advances/bills	<b>41,09,04,191.28</b>	<b>37,26,47,062.59</b>
	CC वर मिळणारे व्याज / Interest Received on CC	5,30,11,297.39	4,53,18,132.60
	LNPB-COV वर मिळणारे व्याज / Interest Received on LNPB-COV	52,78,726.00	17,33,440.00
	LNVTX वर मिळणारे व्याज / Interest Received on LNVTX	48,989.34	20,012.14
	LNDEP वर मिळणारे व्याज / Interest Received on LNDEP	58,98,683.00	56,29,242.00
	शैक्षणिक कर्जावरील व्याज / Interest on Educational Loan	4,93,730.00	3,93,536.00
	LNVO वर मिळणारे व्याज / Interest Received on LNVO	49,34,752.93	35,01,304.10
	LNGHRP वर मिळणारे व्याज / Interest Received on LNGHRP	2,37,964.00	4,03,587.00
	SOD वर मिळणारे व्याज / Interest Received on SOD	51,57,946.69	53,98,718.74
	LNP४९ वर मिळणारे व्याज / Interest Received on LNP49	6,20,03,004.06	5,79,95,238.08
	LNGSOD वर मिळणारे व्याज / Interest Received on LNGSOD	5,49,66,051.43	2,38,89,330.51
	LNGHRT वर मिळणारे व्याज / Interest Received on LNGHRT	3,15,260.00	6,73,956.00
	LNODFA वर मिळणारे व्याज / Interest Received on LNODFA	1,86,102.00	-
	LNPSOD वर मिळणारे व्याज / Interest Received on LNPSOD	6,11,61,093.03	6,02,98,702.42
	LNFSOD वर मिळणारे व्याज / Interest Received on LNFSOD	35,18,450.00	17,18,479.00
	LNGB वर मिळणारे व्याज / Interest Received on LNGB	2,52,63,103.86	2,85,76,354.14
	LNV2W वर मिळणारे व्याज / Interest Received on LNV2W	59,117.00	63,525.00
	LNVU वर मिळणारे व्याज / Interest Received on LNVU	2,60,381.20	6,94,579.51
	LNPRO वर मिळणारे व्याज / Interest Received on LNPRO	3,45,003.00	1,83,714.00
	निलेखित पुनर्प्राप्ती / Write Off Recovery	5,03,000.00	8,99,576.71
	LNUSD वर मिळणारे व्याज / Interest Received on LNUSD	24,30,041.00	32,44,588.00
	LNUSM वर मिळणारे व्याज / Interest Received on LNUSM	24,34,425.00	30,13,945.00
	LNGSP वर मिळणारे व्याज / Interest Received on LNGSP	1,06,43,921.45	2,86,60,322.01
	BALANC वर मिळणारे व्याज / Interest Received on BALANC	18,91,69,487.45	21,82,28,034.70
	BRANCH BA वर मिळणारे व्याज / Interest Received on BRANCH BA	1,30,69,703.55	1,80,64,133.05
	LNHSG वर मिळणारे व्याज / Interest Received on LNHSG	4,76,29,286.77	4,83,40,125.70
	LNV वर मिळणारे व्याज / Interest Received on LNV	29,34,575.29	30,52,141.33
	LNM वर मिळणारे व्याज / Interest Received on LNM	7,60,207.94	13,71,868.06
	LNPH वर मिळणारे व्याज / Interest Received on LNPH	30,61,062.00	33,55,041.00
	LNSTB वर मिळणारे व्याज / Interest Received on LNSTB	79,78,447.00	72,23,317.00
	STBA वर मिळणारे व्याज / Interest Received on STBA	92,796.00	1,40,903.00

**KNS BANK**

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.

वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे नफा-तोटा पत्रकाचे परिशिष्ट /

**SCHEDULES TO PROFIT & LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2022**

(Amount in INR)

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
	LNPB वर मिळणारे व्याज / Interest Received on LNPB	1,69,41,891.51	86,34,681.62
	LNHP वर मिळणारे व्याज / Interest Received on LNHP	14,95,414.61	9,42,475.61
	LNOTH वर मिळणारे व्याज / Interest Received on LNOTH	2,65,642.00	1,35,241.00
	LNGHR वर मिळणारे व्याज / Interest Received on LNGHR	3,05,93,825.78	2,71,40,985.31
<b>II.</b>	<b>गुंतवणूकीतून मिळकत / Income on investments</b>	<b>21,94,12,023.82</b>	<b>26,30,97,124.20</b>
	FDR वरील व्याज / Interest on FDR	2,66,37,612.00	2,77,87,656.00
	कॉल डिपॉझिटवरील व्याज / Interest on Call Deposit	17,24,270.00	14,82,021.00
	सरकारच्या रोख्यांवरील व्याज / Interest on Government Securities	18,67,66,909.45	21,85,29,929.17
	PSU बाँड्सवरील व्याज / Interest on PSU Bonds	29,12,130.00	1,09,23,878.00
	लिव्किड आणि डेब्ट म्युच्युअल फंडावरील नफा / Profit On Liquid And Debt Mutual Fund	13,27,472.37	43,73,640.03
	अल्प मुदतीच्या गुंतवणूकीवर मिळणारे व्याज / Interest Recived on Short Term Investments	43,630.00	-
<b>III.</b>	<b>रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर आंतर-बँक फंडांमधील शिल्लक रकमेवरील व्याज / Interest on balances with Reserve Bank of India and other inter-bank funds</b>	-	-
<b>IV.</b>	<b>इतर / Others</b>	-	-
<b>V.</b>	<b>एकूण / Total</b>	<b>63,03,16,215.10</b>	<b>63,57,44,186.79</b>

**Schedule 14 - इतर उत्पन्न / Other Income**

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
<b>I.</b>	<b>कमिशन, एक्सचेंज आणि ब्रोकरेज / Commission, exchange and brokerage</b>	<b>5,92,396.14</b>	<b>7,99,206.45</b>
	बजाज आलियान्झकडून कमिशन / From Bajaj Alliance	-	5,601.00
	पे ऑर्डरवरील कमिशन / Pay order	52,715.00	50,072.00
	बँक गॅरंटीवरील कमिशन / Bank Guarantee Commission	-	550.00
	आरटीजीएस / एनईएफटी शुल्क / RTGS / NEFT Charges	5,27,358.14	4,86,714.80
	विम्यावरील कमिशन / Commission On Insurance	12,218.00	14,025.00
	POS वरील कमिशन / Commission On POS	-	2,42,128.65
	IMPS वरील कमिशन / Commission On IMPS	105.00	115.00
<b>II.</b>	<b>गुंतवणूकीच्या विक्रीवरील नफा / Profit on sale of investments</b>	<b>1,23,40,776.89</b>	<b>5,74,02,517.44</b>
	वजा: गुंतवणूकीच्या विक्रीतून तोटा / Less: Loss on sale of investments	-	-
<b>III.</b>	<b>गुंतवणूकीच्या पुनर्मूल्यांकनावरील नफा / Profit on revaluation of investments</b>	-	-
	वजा: गुंतवणूकीच्या पुनर्मूल्यांकनातून तोटा / Less: Loss on revaluation of investments	-	-
<b>IV.</b>	<b>जमीन, इमारती आणि इतर मालमत्तांच्या विक्रीवरील नफा / Profit on sale of land, buildings and other assets</b>	<b>1,01,011.00</b>	<b>42,143.00</b>



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे नफा-तोटा पत्रकाचे परिशिष्ट /

## SCHEDULES TO PROFIT & LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2022

(Amount in INR)

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
	वजा: जमीन, इमारती आणि इतर मालमत्तांच्या विक्रीतून तोटा / Less: Loss on sale of land, buildings and Other Assets		
V.	विनिमय व्यवहारांवरील नफा / Profit on exchange transactions	-	-
	वजा: विनिमय व्यवहारातून तोटा / Less: Loss on exchange transactions		
VI.	उपकंपन्या/कंपन्या आणि/किंवा परदेशात/भारतातील संयुक्त उपक्रमांतून लाभांश, इत्यादींद्वारे मिळालेले उत्पन्न / Income earned by way of dividends, etc. from subsidiaries/companies and/or joint ventures abroad/in India	-	-
VII.	किरकोळ उत्पन्न / Miscellaneous Income	<b>1,19,00,477.44</b>	<b>90,91,706.00</b>
	बंद खात्यांवरील शुल्क / Account Closure Charges	3,46,331.93	2,56,050.89
	कमी शिल्लक शुल्क / Minimum Balance Charges	21,09,094.70	20,34,158.71
	स्टॉक स्टेटमेंट शुल्क / Stock Statement Charges	67,000.00	31,500.00
	किरकोळ उत्पन्न / Miscellaneous Income	4,18,091.42	5,73,218.13
	फोलिओ शुल्क / Folio Charges	13,58,389.83	11,28,061.81
	इसीएस शुल्क / ECS DR/CR Charges	1,17,165.94	1,00,277.81
	रोख हाताळणी शुल्क / Cash Handling Charges	1,71,159.30	1,14,561.35
	सिबिल शुल्क / CIBIL Charges	5,57,297.63	3,35,253.82
	इनवर्ड रिटर्न शुल्क / Inward Return Charges	30,56,470.78	32,49,596.96
	आऊटवर्ड रिटर्न शुल्क / Outward Return Charges	2,78,019.76	1,91,422.38
	स्टॉप पेमेंट शुल्क / Stop Payment Cheque Charges	31,084.00	27,702.00
	NFS Acquirer Financial	30,64,802.43	8,41,893.50
	NFS Acquirer Non Financial	1,03,332.02	58,909.65
	NFS Issue Txn Charges	-	2.00
	नॉन-युटिलायझेशन मर्यादा शुल्क / Non Utilization Limit Charges	1,92,849.75	1,35,528.24
	NFS POS Surcharge Received	-	2,464.27
	NFS IMPS Beneficiary P2A Approved	29,387.95	11,104.48
A	इतर / Other Receipts	<b>6,34,95,399.47</b>	<b>3,23,48,421.25</b>
	आयकर परतावा / Income Tax Refund	32,22,740.00	14,50,500.00
	लॉकर भाडे / Rent on Lockers	24,45,507.32	26,33,718.34
	क्लिरिंग चेक चार्जेस (चेक बुक) / Clearing Cheque Charges (Cheque Book)	5,70,042.11	5,36,702.91
	Legal Charges Received From Parties	6,35,700.00	4,27,500.00
	स्थगित कर क्रेडिट / Deffered Tax Credit	-5,17,758.56	-
	शेअर्सवर मिळणारे लाभांश / Dividend Received on Shares	1,800.00	-
	गुंतवणूक चढ-उतार निधीतून परतावा / Investment Fluctuation Reserve Written Back	30,09,368.60	2,73,00,000.00



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे नफा-तोटा पत्रकाचे परिशिष्ट /

## SCHEDULES TO PROFIT & LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2022

(Amount in INR)

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
	गुंतवणूक घसारा निधीतून परतावा / Investment Depreciation Reserve Written Back	4,50,00,000.00	-
	विशेष निधीतून परतावा / Special Reserve u/s 36 (VIII) Written Back	33,78,000.00	-
	आकस्मिक निधीतून परतावा / Contingency Fund Written Back	10,00,000.00	-
	विशेष आकस्मिक निधीतून परतावा / Special Contingency Fund Written Back	22,50,000.00	-
	उत्पादित कर्ज तरतूदीतून परतावा ५% / 5% std asset written back covid	25,00,000.00	-
<b>B</b>	<b>सेवा शुल्क / Service Charges</b>	<b>73,64,953.26</b>	<b>66,33,820.55</b>
	PO/DD कॅन्सलेशन शुल्क / PO/DD Cancellation	2,720.00	1,650.00
	डुप्लिकेट पास बुक शुल्क / Duplicate Pass Book	51,856.00	42,809.00
	डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट / आयडी शुल्क / Duplicate Share Certificate / ID	500.00	250.00
	शेअर हस्तांतरण शुल्क / Share Transfer Fees	50.00	-
	स्टेटमेंट शुल्क / Statement Charges	1,16,778.00	1,00,750.00
	फ्रँकिंग शुल्क / Franking Charges	-11,632.00	5,637.00
	सेवा शुल्क (CC/CD) / Service Charges (CC/CD)	30,00,637.70	23,13,219.60
	सेवा शुल्क / Service Charges	-	20.00
	विमा आणि प्रासंगिक शुल्क / Insurance and Incidental Charges	11,05,006.56	9,05,962.82
	इन्शुरन्स दावा प्राप्ती / Insurance Claim Received	290.00	5,417.00
	CERSAI नोंदणी शुल्क / CERSAI Registration Charges	4,600.00	3,800.00
	CERSAI शोध शुल्क / CERSAI Search Charges	150.00	350.00
	सॉल्व्हेंसी प्रमाणपत्र शुल्क / Solvency certificate charges	5,000.00	5,500.00
	स्वाक्षरी पडताळणी शुल्क / Signature Verification Charges	16,695.00	16,718.00
	एसएमएस शुल्क / SMS Charges	30,62,802.00	32,25,987.13
	डुप्लिकेट एटीएम पिन शुल्क / Duplicate ATM PIN Charges	600.00	500.00
	डुप्लिकेट एटीएम कार्ड शुल्क / Duplicate ATM Card Charges	8,900.00	5,250.00
<b>C</b>	<b>कर्ज प्रक्रिया/नोटीस/भेट शुल्क / Loan Processing/Notice/Visit Charges</b>	<b>46,86,571.89</b>	<b>36,98,785.49</b>
	कर्ज प्रक्रिया शुल्क / Loan Process Charges	34,545.00	-
	नवीन कर्ज प्रक्रिया शुल्क / New Loan Process Charges	31,35,169.00	25,29,596.00
	कर्ज प्रक्रिया शुल्क / Loan Process Fees	1,800.00	96,250.00
	कर्ज वसुली भेट शुल्क / Loan Recovery Visit Charges	4,150.00	5,525.00
	कर्ज भेट शुल्क / Loan Visit Charges	6,37,871.89	4,79,913.99
	वाहन जप्ती/पार्किंग शुल्क / Veh.Seize /Parking Charges	13,850.00	900.00
	कर्ज नोटीस शुल्क / Loan Notice Charges	4,13,710.00	1,99,500.50
	कर्ज अर्ज शुल्क / Loan form Fees	4,45,476.00	3,87,100.00
	<b>एकूण / Total</b>	<b>10,04,81,586.09</b>	<b>11,00,16,600.18</b>

**KNS BANK**

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.

वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे नफा-तोटा पत्रकाचे परिशिष्ट /

**SCHEDULES TO PROFIT & LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2022**

(Amount in INR)

**Schedule 15 - ठेवींवरील व्याज / Interest Expended**

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
<b>I.</b>	<b>ठेवींवरील व्याज / Interest on deposits</b>	<b>36,60,53,472.57</b>	<b>37,72,04,692.16</b>
	मुदत ठेवींवरील व्याज / Interest Paid on FDR	8,31,27,221.75	8,30,89,651.00
	धनवर्धिनी ठेवींवरील व्याज / Interest Paid on Dhanvardhini Deposit	3,23,78,343.00	3,54,51,533.00
	मुदत ठेवींवरील (त्रैमासिक) व्याज / Interest Paid on FDRQ	1,06,59,680.00	55,67,772.00
	मुदत ठेवींवरील (मासिक) व्याज / Interest Paid on FDMI	1,92,94,455.00	1,93,16,916.00
	आवर्त ठेवींवरील व्याज / Interest Paid on Recurring Deposit	32,66,456.00	36,39,675.50
	LKP वरील व्याज / Interest Paid on LKP	5,240.00	15,166.00
	दंड व्याज आणि व्याज माफ / Penal Interest & Interest Waiver	-23,004.00	-70,000.00
	बचत खात्यावरील व्याज / Interest Paid on SB	8,40,01,207.35	8,96,24,484.28
	कर्मचार्यांच्या सुरक्षा ठेवींवरील व्याज / Interest Paid on Staff Security	15,962.47	20,480.51
	SMD वरील व्याज / Interest Paid on SMD	2,07,538.00	1,95,845.00
	ADMS वरील व्याज / Interest Paid on ADMS	20,758.00	50,020.00
	SI७७७वरील व्याज / Interest Paid on SI777	-	16,418.00
	DNSवरील व्याज / Interest Paid on DNS	5,908.00	-
	DJS वरील व्याज / Interest Paid on DJS	-	1,789.00
	नरेंद्र तात्यासाहेब पाटील ठेवींवरील व्याज / Interest Paid on Narendra Tatyasaheb Patil Deposit	1,35,226.00	-
	सुदर्शन ठेवींवरील व्याज / Interest Paid on Sudarshan Deposit	13,29,58,466.00	14,02,84,941.87
	SPF वरील व्याज / Interest Paid on SPFD	15.00	-
<b>II.</b>	<b>रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया/आंतर-बँक कर्जांवरील व्याज / Interest on Reserve Bank of India/ Inter-bank borrowings</b>	<b>-1,997.00</b>	<b>33,260.00</b>
		-1,997.00	33,260.00
<b>III.</b>	<b>इतर / Others</b>	<b>-</b>	<b>-</b>
	<b>एकूण / Total</b>	<b>36,60,51,475.57</b>	<b>37,72,37,952.16</b>

**Schedule 16 - ऑपरेटिंग खर्च / Operating Expenses**

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
<b>I.</b>	<b>कर्मचार्यांना देयके आणि तरतुदी / Payments to and provisions for employees</b>	<b>13,54,86,097.03</b>	<b>13,05,16,094.18</b>
	पगार आणि भत्ते / Salary & Allowances	11,98,54,245.95	11,85,44,696.48
	कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये बँकेचे योगदान / Bank Contribution to Staff P.F.	1,16,72,879.00	1,11,96,610.70
	व्यवस्थापन खर्च (P.F.) / Administrative Charges (P.F)	6,37,432.00	6,46,484.00
	कर्मचारी ग्रुप ग्रॅच्युइटी मध्ये तरतुद / Staff Group Gratuity with LIC Provision	31,42,692.08	8,950.00
	कर्मचारी गणवेश / Staff Uniform	59,773.00	-





# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे नफा-तोटा पत्रकाचे परिशिष्ट /

## SCHEDULES TO PROFIT & LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2022

(Amount in INR)

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
II.	कर्मचारी रजेचे रोखीकरण तरतूद / Leave Encashment Provision	1,19,075.00	1,19,353.00
	<b>भाडे/कर/विज / Rent, taxes and lighting</b>	<b>80,99,693.24</b>	<b>77,12,616.88</b>
	महापालिका कर / Municipal Taxes	12,77,887.00	13,57,767.00
	पाणी खर्च / Water Charges	3,49,605.00	2,43,902.00
	इमारत भाडे / Rent on Premises	35,71,856.00	32,27,940.00
	वीज खर्च / Electricity Charges	29,00,345.24	28,83,007.88
III.	<b>छपाई व लेखनसामग्री / Printing and stationery</b>	<b>40,96,535.18</b>	<b>23,46,815.13</b>
	छपाई खर्च / Printing Expenses	13,98,130.86	10,83,531.57
	लेखनसामग्री खर्च / Stationery Expenses	7,45,440.49	6,19,084.44
	एटीएम कार्डचा खर्च / ATM Cards	-600.00	-900.00
	एटीएम प्लॅटिनम कार्डचा खर्च / ATM Platinum Card Expenses	5,68,498.49	37,950.75
	एटीएम कार्ड एम्बॉसिंग खर्च / ATM Card Embossing Expenses	13,85,065.34	6,06,291.12
	साकीनाका CHQ बुक CHR प्रिंट / Sakinaka Chq Book CHR Print	-	857.25
IV.	<b>जाहिरात आणि प्रसिद्धी / Advertisement and publicity</b>	<b>4,47,883.24</b>	<b>2,17,406.00</b>
V.	<b>बँकेच्या मालमत्तेवर घसारा / Depreciation on bank's property</b>	<b>95,69,138.19</b>	<b>93,35,905.09</b>
	जमीन आणि इमारत वरील घसारा / Land & Buidling	39,50,040.00	41,53,000.00
	फर्निचर आणि फिक्स्चर वरील घसारा / Furniture & Fixture	54,72,622.19	49,73,653.09
	बँकेची वाहने वरील घसारा / Bank Vehicles	1,46,476.00	2,09,252.00
VI.	<b>संचालकाची फी, भत्ते आणि खर्च / Director's fees, allowances and expenses</b>	<b>12,98,412.00</b>	<b>9,59,960.58</b>
	संचालकाचा बैठा भत्ता / Directors Sitting Allowances	4,65,412.00	3,14,050.58
	संचालकाचा प्रवास भत्ता / Directors Travelling Allowance	8,24,000.00	6,45,910.00
	संचालक शिक्षण खर्च / Director Education Expenses	9,000.00	-
VII.	<b>लेखापरीक्षक शुल्क आणि खर्च (शाखा लेखापरीक्षकांसह) / Auditors' fees and expenses (including branch auditors)</b>	<b>21,52,320.34</b>	<b>20,04,201.50</b>
	प्रणाली लेखापरीक्षण शुल्क / System Audit Fee A/c	2,40,500.00	1,75,000.00
	अंतर्गत लेखापरीक्षक शुल्क / Internal Auditors Fees	3,68,500.00	3,73,750.00
	समवर्ती लेखापरीक्षक शुल्क / Concurrent Auditors Fees	3,58,000.00	3,49,000.00
	सरकारी लेखापरीक्षक शुल्क / Govt. Auditors Fee	11,15,320.34	11,06,451.50
	कर लेखापरीक्षण शुल्क / Tax Audit Fees	70,000.00	-
VIII.	<b>कायदा खर्च / Law charges</b>	<b>-</b>	<b>-</b>
IX.	<b>टपाल, टेलिग्राम, टेलिफोन इ. / Postages, Telegrams, Telephones, etc.</b>	<b>12,72,870.24</b>	<b>11,00,791.76</b>
	टपाल खर्च / Postage	3,17,742.57	2,14,969.00
	टेलिफोन चार्जेस / Telephone Charges	3,22,688.84	3,16,644.40
	मोबाईल चार्जेस / Mobile Charges	1,69,043.64	1,47,440.90
	लीज लाइन / Lease Line	54,732.24	1,21,012.72
	ISDN लाइन / ISDN Line	-	23,500.00
	कुरिअर चार्जेस / Courier Charges	4,08,662.95	2,77,224.74



**KNS BANK**

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.

वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे नफा-तोटा पत्रकाचे परिशिष्ट /

**SCHEDULES TO PROFIT & LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2022**

(Amount in INR)

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
<b>X.</b>	<b>दुरुस्ती आणि देखभाल / Repairs and maintenance</b>	<b>22,26,476.26</b>	<b>23,55,575.02</b>
	सोसायटी देखभाल / Society Maintenance	13,62,554.50	16,01,911.30
	दुरुस्ती आणि देखभाल / Repairs & Maintenance	8,63,921.76	7,53,663.72
<b>XI.</b>	<b>विमा / Insurance</b>	<b>1,05,91,938.86</b>	<b>1,50,95,455.00</b>
	जनरल विमा / General Insurance	46,54,930.86	33,69,003.00
	ठेवींवरील विमा / Deposit Insurance	59,37,008.00	1,17,26,452.00
<b>XII.</b>	<b>इतर खर्च / Other expenditure</b>	<b>1,04,11,288.98</b>	<b>1,02,61,844.41</b>
	सुरक्षा व्यवस्था खर्च / Security Charges	44,85,954.00	36,71,754.00
	वाहन खर्च / Car Expenses (Vehicle)	5,03,466.28	4,00,569.36
	प्रवास खर्च / Conveyance Expenses	5,11,208.30	19,63,463.05
	वार्षिक वर्गणी / Annual Subscription	1,97,550.00	2,05,000.00
	सर्वसाधारण सभा खर्च / General Meeting Expenses	4,49,263.00	4,24,814.00
	क्लिरिंग हाउस चार्जेस / Clearing House Charges	2,69,176.00	2,18,396.00
	प्रोफेशनल फी / Professional Charges	14,69,471.00	14,35,292.00
	संगणक हार्डवेअर खर्च / Computer Hardware Exps	11,792.00	44,721.00
	प्रासंगिक खर्च / Other Incidental Charges	1,03,000.00	1,10,085.00
	Amortization Exp (of Premium on HTM Investment)	23,46,621.00	17,32,322.00
	फर्निचरच्या विक्रीतून तोटा / Loss On Sale Of Furniture	61,406.00	16,330.00
	मालमत्ता विक्रीतून तोटा / Loss On Assets	2,381.40	39,098.00
<b>A</b>	<b>वार्षिक सेवा दुरुस्ती / AMC</b>	<b>28,50,287.66</b>	<b>18,10,132.28</b>
	हार्डवेअर वरील एएमसी / on Hardware	3,22,419.63	1,74,603.00
	सॉफ्टवेअर वरील एएमसी / on Software	12,19,161.15	6,19,000.00
	UPS/इन्व्हर्टर वरील एएमसी / on UPS/ Inverters	2,14,665.00	2,62,500.00
	एअर कंडिशनर वरील एएमसी / on Air Conditioner	4,90,322.84	3,65,185.76
	कीटक नियंत्रण वरील एएमसी / on Pest Control	1,10,622.00	54,849.00
	अग्निशामन वरील एएमसी / on Fire Fighting	31,978.00	43,319.30
	झेराॅक्स/कॉपीअर मशीन वरील एएमसी / on Xerox / Copier machine	32,179.76	27,041.04
	वॉटर कूलर वरील एएमसी / on Water Cooler	2,610.00	5,845.00
	सुरक्षा अलार्म वरील एएमसी / on Security Alarm	25,260.00	19,560.00
	एटीएम देखभाल वरील एएमसी / on ATM maintenance	1,28,219.84	-
	नोट / रोख मोजणी मशीन वरील एएमसी / on Note / Cash Counting Machine	1,44,227.00	1,59,996.00
	MTNL लाईन वरील एएमसी (ISDN/LEASE) / on MTNL Line (ISDN/LEASE)	1,24,669.44	78,233.18
	इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले वरील एएमसी / AMC On Electronic Display	3,953.00	-
<b>B</b>	<b>किरकोळ खर्च / MISCELLANEOUS EXPENSES</b>	<b>53,84,629.46</b>	<b>80,89,158.81</b>
	सेवा शुल्क / Service Charges	2,53,425.93	4,91,343.62
	किरकोळ खर्च / Misc. Expenditure	19,71,061.34	40,09,320.66

**KNS BANK**

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.

वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

दि. ३१ मार्च, २०२२ अखेरचे नफा-तोटा पत्रकाचे परिशिष्ट /

**SCHEDULES TO PROFIT & LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2022**

(Amount in INR)

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
	ATM Bancs Switching Transaction	-200.00	-
	SIL होस्टिंग शुल्क / SIL Hosting Charges	21,41,450.00	21,54,000.00
	PoS शुल्क / PoS Charges	79,520.42	9,03,821.53
	CKYC शुल्क / CKYC Charges		7,500.00
	CKYC SIL वार्षिक होस्टिंग शुल्क / CKYC SIL Annual Hosting Charge		5,23,173.00
	Interest on Interest Refund	9,39,371.77	-
	BNA Switch Interface Charges	-	-
<b>C</b>	<b>इतर खर्च / Other Tax</b>	<b>1,17,72,452.33</b>	<b>64,01,704.87</b>
	व्यावसायिक कर / Professional Tax	2,500.00	2,500.00
	रोख संक्रमण कर / Cash Transition Tax	2,221.00	-
	RTO कर / RTO Tax	56,443.00	54,461.00
	CGST खर्च / CGST Expenses	29,94,821.63	17,84,748.65
	SGST खर्च / SGST Expenses	29,94,821.63	17,84,748.65
	IGST खर्च / IGST Expenses	59,961.07	7,70,226.57
	सेवा कर / Service Tax	-	20,05,853.00
	Fringe Benefit Tax	-	-833.00
	जादा आयकर आणि TDS प्राप्त / Excess Income Tax & TDS Received	56,61,684.00	-
<b>D</b>	<b>NFS ISSUER</b>	<b>35,45,947.56</b>	<b>28,18,436.94</b>
	NFS Issuer Financial TXn	21,98,848.89	21,77,778.24
	NFS Issuer Non Financial	1,45,732.00	1,69,497.10
	NFS Issuer Swithching Fee	48,439.80	50,736.60
	ASP Charges For RUPAY SIL	11,51,424.92	4,20,000.00
	NFS IMPS Remitter P2A Approve NPCI Fee	166.50	115.00
	NFS IMPS Remitter P2A Approve Fee	1,335.45	310.00
	<b>एकूण / Total</b>	<b>20,92,05,970.57</b>	<b>20,10,26,098.45</b>

**Schedule 17 -Provisions and contingencies**

Sr. No.	तपशील / Particulars	As on 31.03.2022 (Current year)	As on 31.03.2021 (Previous year)
<b>i</b>	<b>तरतुदी आणि आकस्मिकता / PROVISIONS</b>		
	पीएमसी बँक तरतूद / PMC Provision	5,62,09,368.60	7,20,00,000.00
	बुडीत व संशयीत कर्ज निधी तरतूद / Provision for Bad & Doubtful Debts	4,97,50,000.00	50,00,000.00
	आयकर तरतूद / Provision for Income Tax	1,67,12,300.00	2,83,51,141.00
	गुंतवणूक घसारा राखीव तरतूद / Provision for Investement Depreciation Reserve	86,12,528.00	5,51,25,137.00
	SREI बाँडसाठी तरतूद / Provision for SREI Bond (Principal)	31,59,000.00	-
	प्रमाणित जिंदगी निधी तरतूद / Provision for STD Interest Reserve	34,50,000.00	10,00,000.00
	<b>एकूण / Total</b>	<b>13,78,93,196.60</b>	<b>16,14,76,278.00</b>



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

(मुळ इंग्रजीमध्ये दिलेल्या लेखापरिक्षण अहवालाचा स्वैर मराठी अनुवाद)

## वैधानिक लेखापरिक्षकांचा अहवाल

(सहकारी बँकांना लागू होणाऱ्या बँकींग नियमन कायद्याच्या कलम ३१ व महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम ८१ अंतर्गत)

प्रति,  
मा. सभासद  
दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि. मुंबई

### १. पात्र मत (क्वॉलिफाईड ओपिनियन) :-

आमच्या मते आणि आम्हाला दिलेल्या स्पष्टीकरणानुसार क्वॉलिफाईड ओपिनियन परिच्छेदामध्ये वर्णन केलेल्या बाबींचे संभाव्य परिणाम वगळता सदर आर्थिक पत्रके, हिशेब विषयक महत्वाच्या धोरणांचा सारांश आणि नोट्स ऑफ अकॉंट्स सहकारी सोसायटीला लागू असलेल्या बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ व महाराष्ट्र को-ऑप. सोसायटीस अॅक्ट १९६० नुसार आवश्यक ती माहिती देत असून बँकांना लागू असणारी सर्वसाधारणपणे स्विकारण्यात येणारी लेखा तत्वे यानुसार बँकेच्या दि. ३१/०३/२०२२ च्या आर्थिक स्थितीबद्दल आणि बँकेच्या आर्थिक कामगिरीविषयी खरा आणि योग्य दृष्टीकोन दिला आहे.

### २. पात्र मताचा (क्वॉलिफाईड ओपिनियन) आधार :-

- भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रक क्रमांक RBI/2022-23/70 DOR MRG.REC 46/00-00-011/2022-23 Dt. 10th June 2022 नुसार पंजाब ऍन्ड महाराष्ट्र को-ऑप. बँक लि. संबधित नॉन परफॉर्मिंग इंटरबँक एक्सपोजर दिनांक ३१.०३.२०२१ पर्यंतच्या येणे व्याजासह ₹ ४००४.६० लाखापोटी बँकेने ₹ २४०२.७६ लाख इतकी तरतूद केली आहे. हे परिपत्रक येण्यापूर्वी गुंतवणूक घसारा निधी ₹ ३००.०० लाख आणि बिडीडीआर ₹ २००.०० लाख गुंतवणूक चढउतार निधीमधील ₹ ४८०.०० लाखाची कमतरता भरून काढण्यासाठी वर्ग करण्यात आला होता. त्यामुळे गुंतवणूक चढउतार निधी दि. ३१.०३.२०२२ रोजी ₹ ५०७.३४ लाखाचे कमी आहे जो एएफएसच्या पुस्तकी मुल्यांच्या ५ टक्के असावयास हवा.
- बँकेने गुंतवणूक मुल्यांच्या ५ टक्के इतका गुंतवणूक चढउतार निधी करण्यासाठी आवश्यक ती तरतूद करावी.
- गुंतवणूक चढउतार निधीमधून रक्कम परत घेतल्यामुळे वैधानिक पूर्तता बाकी असल्याचे जे आम्ही आमच्या नोट क्रमांक ९ मध्ये आणि सोबत जोडलेल्या ऑडिट मेमोरांडममधील भाग अ, ब, क, फॉर्म १ आणि ७ मध्ये नमुद केले आहे त्यानुसार निव्वळ नफा आणि राखीव निधीवर ₹ ४८०.०० लाखाचा परिणाम करीत आहे. याचा आर्थिक पत्रकांवर नेमका काय परिणाम होईल हे निश्चित करण्यात आलेले नाही.
- श्रेयी ईक्विटीमेंट फायनान्स लिमिटेड मधील रु. ३१४.९५ लाखाची गुंतवणूक दि. ३०.०६.२०२१ रोजी अनुत्पादित म्हणून वर्गीकृत करण्यात आलेली आहे. बँकेने यावर्षी यापोटी १० टक्के रु. ३१.५९ लाख इतकी तरतूद केली आहे. मात्र एप्रिल २०२२ मध्ये रिझर्व्ह बँकेने सरकारी बँकांना या कंपनीला दिलेली कर्जे बोगस म्हणून गृहित धरून त्यासंदर्भात पूर्ण तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र आपल्या बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने सदर गुंतवणूक बोगस म्हणून गृहित धरावी व त्यापोटी १०० टक्के तरतूद करावी असे निर्देश दिलेले नाहीत. (नोट ऑन अंकाउंट ३ (H) पहावे )
- घसारा ₹ ५,०२,०३९/- इतक्या रक्कमेने जास्त केल्यामुळे तेवढ्या रक्कमेने नफा कमी दाखविण्यात आला आहे.
- यावर्षी बँकेने आयकराची तरतूद ८०.०० लाखांनी कमी केली आहे.
- अहवाल सालात काही रक्कम डेफ खाती वर्ग न केल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेला ₹ १,००,०००/- इतक्या रक्कमेचा दंड अकारला आहे. सदर बाब संगणक प्रणाली त्रुटीमुळे झाली असून याबाबत बँकेने संगणक प्रणाली पुरवठा करणा-या कंपनीकडे दंडाच्या रक्कमेची भरपाई करून मागितली आहे.
- नोट क्रमांक १ मध्ये नमुद केलेल्या अंकाउंटिंग स्टॅन्डर्डनुसार बाकी असलेल्या पुर्ततेचा आर्थिक पत्रकांवर झालेला परिणाम निश्चित करण्यात आलेला नाही. आम्ही आमचे लेखापरिक्षण आयसीएआयने जारी केलेल्या स्टॅन्डर्ड ऑन ऑडिटिंग नुसार केलेले आहे. त्या मानांकनाअंतर्गत आमच्या जबाबदा-यांचे आमच्या अहवालाच्या आर्थिक विवरण विभागाच्या लेखापरिक्षणासाठी लेखापरिक्षकांच्या जबाबदा-यांमध्ये वर्णन केलेले आहे. आम्ही इन्स्टीटयुट ऑफ चार्टर्ड अकॉंटंट्स ऑफ इंडियाने जारी केलेल्या नैतिकतेच्या संहितेनुसार बँकेपासून स्वतंत्र आहोत आणि त्या कायद्याच्या तरतूदीखालील आर्थिक स्टेटमेंटसचे लेखापरिक्षण आणि त्याखालील नियमांशी संबंधीत असलेल्या नैतिक आवश्यकतांसह आम्ही या आवश्यकता आणि आयसीएआयच्या आचार संहितेनुसार आमच्या इतर नैतिक जबाबदा-या पूर्ण केल्या आहेत. आमचा विश्वास आहे की, आम्हांला मिळालेले लेखापरिक्षण पुरावे आमच्या पात्र मताला आधार देण्यासाठी पुरेसे आणि योग्य आहे.

### ३. महत्वाच्या बाबी :-

आम्ही पुढील बाबींवर लक्ष वेधित आहोत.

- भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रक क्रमांक RBI/2022-23/70 DOR MRG.REC 46/00-00-011/2022-23 Dt. 10th June 2022 च्या अनुशांगाने पंजाब ऍन्ड महाराष्ट्र को-ऑप. बँक लि. संबधीत नॉन परफॉर्मिंग इंटरबँक एक्सपोजरसाठी या वर्षात २० टक्के तरतूद ₹ ७२०.०० लाख या संदर्भातील नोट क्र. ४



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

#### ४. इतर बाबी :-

दि. ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या मागील वर्षाच्या आर्थिक विवरण पत्रकांचे लेखापरिक्षण दुस-या लेखा परिक्षकांनी केले होते. ज्यांनी दि. १६ सप्टेंबर २०२१ च्या त्यांच्या अहवालाद्वारे अशा वित्तीय विवरणांवर मत व्यक्त केले आहे.

#### ५. आर्थिक पत्रकाबाबत व्यवस्थापनाची जबाबदारी :-

बँकेचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापन बँकेच्या वित्तीय पत्रकांच्या तयारीस जबाबदार आहेत. जी बँकेच्या आर्थिक स्थिती आणि आर्थिक कामगिरीचा खरा आणि निष्पक्ष दृष्टीकोन देतात.

आरसीएआय ने जारी केलेले लेखामानक आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट १९४९ च्या तरतूदी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांसह, भारतात सामान्यतः स्विकारण्यात आलेल्या लेखा तत्वानुसार, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे यानुसार बँकेची वित्तीय पत्रके बँकेची आर्थिक स्थिती आणि आर्थिक कामगिरीचे खरे आणि निष्पक्ष सादरीकरण देतात. ती तयार करण्यास बँकेचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापन जबाबदार आहे.

या जबाबदारीमध्ये बँकेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आणि फसवणूक व इतर अनियमितता रोखण्यासाठी आणि शोधण्यासाठी कायद्याच्या तरतूदी नुसार पुरेसा लेखा रेकॉर्ड राखणे, योग्य लेखा धोरणाची निवड करणे, वाजवी आणि विवेकी निर्णय आणि अंदाज करणे आणि लेखांच्या नोंदींची अचूकता आणि पुर्तता सुनिश्चित करण्यासाठी प्रभावीपणे कार्यरत असलेल्या पुरेशा अंतर्गत आर्थिक नियंत्रणाची रचना, अंमलबजावणी आणि देखभाल करणे जे खरे आणि निष्पक्ष दृश्य देणा-या आणि भौतिक चुकीच्या विधानापासून मुक्त असलेल्या आर्थिक पत्रकांची तयारी आणि सादरीकरणाशी संबंधीत आहेत. याचा देखील समावेश आहे.

संचालक मंडळ बँकेच्या अहवाल प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी जबाबदार आहेत.

#### ६. आर्थिक पत्रकांच्या लेखापरिक्षणासाठी वैधानिक लेखा परिक्षकाची जबाबदारी. :-

आमचे उद्दिष्ट संपूर्णपणे आर्थिक पत्रके भौतिक गैरसमजातून आहेत की नाहीत हे पाहणे आणि लेखापरिक्षण अहवाल जारी करणे ज्यात आमचे मत समाविष्ट आहे हे आहे. वाजवी आश्वासन हे उच्च स्तराचे आश्वासन आहे परंतु एसएसएस नुसार लेखापरिक्षण नेहमीच भौतिक चुकीचे विधान शोधेल याची हमी देता येत नाही. चुकीचे विधान फसवणूक आणि त्रुटींमुळे उदभवू शकते आणि ते सत्य मानले जाते. जर वैयक्तिकरित्या किंवा एकत्रितपणे ते या आर्थिक पत्रकांच्या आधारवर घेतलेल्या वापरकर्त्यांच्या आर्थिक निर्णयावर प्रभाव पाडू शकेल.

वैधानिक लेखापरिक्षणानुसार लेखापरिक्षणाचा भाग म्हणून आम्ही व्यवसायिक निर्णय घेतो आणि संपूर्ण लेखापरिक्षणात व्यवसायिकता कायम ठेवतो. आम्ही पुढील बाबीसुद्धा करतो.

- आर्थिक विधानांच्या भौतिक चुकीच्या विधानांचे धोके ओळखणे आणि त्यांचे मुल्यांकन करणे. मग ते धोका किंवा त्रुटींमुळे असोत, त्या जोखमींना प्रतिसाद देणारी लेखापरिक्षणक कार्यपध्दती तयार करणे आणि आमच्या मताला आधार देण्यासाठी पुरेसे आणि योग्य लेखापरिक्षण पुरावे मिळविणे. फसवणूकीमुळे उदभविलेली चुकीची विधाने त्रुटींमुळे उदभवलेल्या चुकीच्या विधानांपेक्षा जास्त धोकादायक असतात. कारण फसवणूकीमध्ये संगनमत, बनावट, हेतू पुरस्सर वगळणे, चुकीचे निवेदन किंवा अंतर्गत नियंत्रणाचे उल्लंघन असू शकते.
- लेखा परिक्षण प्रक्रियेची रचना करण्यासाठी लेखापरिक्षेची संबंधीत अंतर्गत आर्थिक नियंत्रणाची समज प्राप्त करणे. परंतु बँकेच्या अंतर्गत नियंत्रणाच्या प्रभावीतेवर मत व्यक्त करण्याच्या हेतूने नाही.
- वापरलेल्या लेखा धोरणाची योग्यता आणि व्यवस्थापनाचे केलेले लेखा अंदाज आणि संबंधीत प्रकटीकरणाच्या वाजवीपणाचे मुल्यांकन करणे.
- व्यवस्थापन चालू संस्था तत्वानुसार कामकाज करत असल्याबाबत खातरजमा करणे आणि प्राप्त केलेल्या लेखा पुराव्यानुसार चालू संस्था तत्वाला बाधा येत आहे का? याची तपासणी करणे आणि जर असे काही आढळल्यास अहवालात त्याबाबत माहिती नमूद करणे. आमचे मत हे आमच्या अहवालाच्या तारखेपर्यंत प्राप्त केलेल्या लेखा पुराव्याच्या आधारावर दिलेले आहे. मात्र भविष्यातील घटना आणि परिस्थिती बँकेच्या चालू संस्था तत्वावर परिणाम करू शकते.
- आर्थिक पत्रकांच्या संपूर्ण सादरीकरण, रचना आणि सामुग्रीचे मुल्यमापन करणे आणि आर्थिक पत्रके खरे सादरीकरण करतात की नाही पाहणे.

#### ७. अन्य कायदेशीर आणि नियामक आवश्यक बाबी :-

बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट १९४९ कलम २९, MCS ACT १९६० कलम ८१ नुसार ताळेबंद व नफा तोटा पत्रक फॉर्म ए व बी (शेड्युल्ड ३) नमुन्यात बनविण्यात आले आहे.

#### ८. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट १९४९ च्या कलम ३० मधील तरतूदीच्या अधीन राहून आम्ही अहवाल देतो की -

- अ) लेखापरिक्षणाकरीता आवश्यक असणारी सर्व माहिती व स्पष्टीकरणे आम्ही बँकेकडून घेतली असून त्याबाबत आम्ही समाधानी आहोत.
- ब) आमच्या लक्षात आलेले बँकेचे व्यवहार हे बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराच्या कक्षेत आहेत.
- क) आमच्या मते बँकेने कायद्यांतर्गत आवश्यक असणारी सर्व पुस्तके तयार केली असून आम्हाला लेखापरिक्षणाकरीता आवश्यक असणारे सर्व परतावे (Returns) शाखा व विभागाने उपलब्ध करून दिले आहेत.



**KNS BANK**  
दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

- ड) या अहवालाशी संबंधित ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक खाते पूस्तकांशी सुसंगत आहेत.
- ई) पैरा २ (सी) मध्ये नमूद केलेले वगळता बँकेने अवलंबलेली खाते नोंदीची पध्दत ही भारतामध्ये मान्यता असलेल्या लेखा तत्वानुसार आहे.
९. महाराष्ट्र को-ऑप सोसायटी नियम १९६१ मधील कलम ६९ (६) नुसार आवश्यक माहिती ऑडीट मेमोमध्ये स्वतंत्ररित्या दिलेली आहे.
१०. सनदी लेखा परिक्षणांतर्गत या वर्षी बँकेला आम्ही "अ" वर्ग प्रदान केला आहे.

स्थळ : मुंबई  
दिनांक : २९.०६.२०२२

मे. जैन ऍन्ड जैन एलएलपी  
चार्टर्ड अकाऊन्टंट्स  
एफआरएन-१०३८६९ डब्ल्यू/ डब्ल्यू १००६३०

(जे. जे. शहा)  
भागिदार  
मेंबरशिप नंबर-११०८०७  
UDIN-22110807ALXQCJ7111

### -: सभासदांना सूचना :-

सभासदांच्या सोयीसाठी लेखापरिक्षण अहवाल व त्याच्या पुरवणीच्या मूळ इंग्रजी लिखाणाचा मराठीमध्ये स्वैर अनुवाद वरीलप्रमाणे दिला आहे. मराठी अनुवाद हा इंग्रजी मसुद्यावरून केलेला असला तरी त्यात काही तांत्रिक/वैधानिक शब्दांच्या किंवा तत्सम त्रुटी असु शकतात. त्या असल्याचे वाटल्यास त्यावेळी मूळ इंग्रजी अहवाल ग्राह्य मानला जाईल.



## पुरवणी - १

दि. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षअखेरच्या ताळेबंद व नफा तोटा पत्रकांचा भाग असलेली हिशोब विषयक महत्वाची धोरणे व हिशोब विषयक टिपणे.

### (अ) हिशोब विषयक महत्वाची धोरणे :-

#### १) हिशोब विषयक संकेत -

अहवालातील आर्थिक पत्रके ही बँकिंग रेग्युलेशन कायदा १९४९, आरबीआयची मार्गदर्शक तत्वे, लेखाविषयक मानदंड, ICAI च्या मार्गदर्शक सुचना, बँकिंग उद्योगात प्रचलित पध्दतीशी अनुरूप आहेत आणि ही पत्रके कालनिहाय प्रत्यक्ष किंमतीनुसार चालू संस्था संकल्पना, सामान्यपणे स्विकृत अशा हिशोब विषयक पत्रकानुसार बनविली गेलेली आहेत.

#### २) अंदाजाचे मुलतत्व :-

बँकेने तयार केलेली आर्थिक पत्रके सर्वसाधारणपणे ग्राह्य असलेल्या खातेनोंदीच्या तत्वावर आधारित असून जिंदगी व देणी तसेच आकस्मीत देणी त्यानुसार निश्चित केलेली आहेत. अहवाल जरी व्यवस्थापन घटनांबद्दलच्या उत्तम ज्ञानावर अंदाजित असले तरी प्रत्यक्ष परिणाम हे अंदाजापेक्षा भिन्न असू शकतात.

#### ३) महसुल ओळख :-

- विशेष उल्लेख केलेल्या बाबी वगळता उत्पन्न व खर्चाच्या बाबी या सर्वसाधारणपणे साठा आधारावर जमा घेण्यात आलेल्या आहेत.
- अनुत्पादित मालमत्तेवरील व्याज त्याच्या पूर्तता केली असता ओळखता येते.
- सार्वजनिक क्षेत्रातील बॉन्ड व्याज नियमितपणे प्राप्त होत असेल तरच जमा झाल्याने झालेली वाढ आधारावर मान्यता प्राप्त आहे.
- गुंतवणूकीवरील लाभांश आणि बँकेने दिलेल्या बँक गॅरन्टीवरील कमिशन रोखीने ग्राहकांकडून अदा केले जातात.

#### ४) गुंतवणूका :-

शासकिय सिक्युरिटीज, इतर मान्यता प्राप्त सिक्युरिटीज व इतर सिक्युरिटीजचा गुंतवणूकीमध्ये समावेश होतो. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार या सिक्युरिटीजचे वर्गीकरण बँकेने “मुदत अखेरपर्यंत चालू ठेवलेल्या” (हेल्ड टू मॅच्युरिटी) आणि “विक्री करिता तयार असलेल्या” (अव्हेलेबल फॉर सेल) या दोन श्रेणीमध्ये केले आहे.

सिक्युरिटीजच्या मुल्यांकनासाठी खालील तत्वे अवलंबिली आहेत :-

- मुदतीअखेरपर्यंत चालू ठेवलेल्या सिक्युरिटीजकरिता खरेदीच्या मुल्यांनुसार परंतु खरेदीचे मुल्य दर्शनी किंमतीपेक्षा जास्त असल्यास दर्शनी किंमतपेक्षा जास्त असलेली प्रिमीयमची रक्कम सिक्युरिटीच्या उर्वरीत कालावधीत अॅमॉटाईझ्ड केली जाते.
- विक्रीसाठी तयार केलेल्या सिक्युरिटीज करिता :-
  - मध्यवर्ती सरकारचे रोखे :- बाजारभावावर आधारित FBIL ने ठरविलेल्या YTM सुत्रानुसार.
  - राज्य सरकारचे रोखे व इतर मान्यताप्राप्त सिक्युरिटीज :- बाजारभावावर आधारित FBIL ने ठरविलेल्या YTM सुत्रानुसार व त्यामध्ये तत्सम सरकारी रोख्यांवर २५ बेसीस पॉईन्ट ज्यादा मुल्यांकनानुसार.
  - नॉन-एसएलआर सिक्युरिटीज :- बाजारभावावर आधारित सरकारी रोख्यांना लागू होणा-या YTM सुत्रानुसार व क्रिसील केअर मानांकनानुसार व FBIL सुत्रांप्रमाणे कार्पोरेट/पि.एस. यु. बॉन्डवर सरकारी रोख्यापेक्षा ज्यादा मुल्यांकनानुसार.

“विक्री करिता तयार असलेल्या” या श्रेणी मधील गुंतवणूकीचे मुल्यांकन करताना त्याच्या प्रतीनुसार, प्रत्येक स्क्रिप्टनुसार कमीत कमी बाजारमुल्य किंवा हिशोब पुस्तकांत नोंदलेले मुल्य आणि घसारा इत्यादिचा विचार करून कमीत कमी असलेले मुल्य घेतले जाते. अशा गुंतवणूकीच्या मुल्यांमध्ये वाढ झाली असल्यास ती मुल्यांकनाकरिता विचारात घेतली जात नाही. सिक्युरिटीज खरेदी करताना दिले गेलेले ब्रोकरेज, कमिशन, फी तसेच तुटक अवधीचे व्याज हे खर्च म्हणून गणले जाते. अनुत्पादक गुंतवणूका वेगळ्या करून त्यांच्यासमोर घसारा किंवा तरतुदी यांची रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार योग्य ती तरतूद केली जाते.

#### ५) कर्जे :-

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्जाचे वर्गीकरण प्रमाणित कर्जे (स्टॅन्डर्ड), दुय्यम प्रमाणित कर्जे (सब-स्टॅन्डर्ड), संशयित कर्जे (डाऊटफुल), व नुकसानक्षम कर्जे (लॉस) या श्रेणीमध्ये केले जाते व त्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्न ठरविण्याच्या संकल्पना व जिंदगी वर्गीकरणासंबंधीच्या निश्चित केलेल्या प्रमाणांनुसार तरतुदी केल्या जातात.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्जावरील थकीत व्याजाची वेगळी तरतूद थकीत व्याज निधी मध्ये करण्यात आली आहे.





**६) स्थावर मालमत्ता आणि घसारा :-**

- अ) सर्व स्थावर मालमत्ता त्यांच्या रिटर्न डाऊन व्हॅल्यूद्वारे दर्शविण्यात आल्या आहेत, जी मालमत्तेची ऐतिहासिक किंमत (Historical Cost) वजा जमा घसारा अशी आहे. मालमत्तेच्या संपादनावर झालेल्या खर्चांमध्ये प्रासंगिक खर्चाचा समावेश आहे.
- ब) स्थावर मालमत्तेचा घसारा व्यवस्थापनाद्वारे योग्य मानल्या गेलेल्या दराने आकारण्यात आलेला आहे. घसा-याचे दर खालीलप्रमाणे आहेत.

अ.क्र.	तपशिल	दर
१	जमीन आणि इमारत	०.५% (S.L.M.)
२	फर्निचर आणि फिक्चर	१.०% (W.D.V.)
३	संगणक आणि सॉफ्टवेअर	३३.३३% (S.L.M.)
४	यंत्रे	२.०% (W.D.V.)
५	बँक वाहन आणि एअरकंडिशन मशिन	३.०% (W.D.V.)
६	सुरक्षित जमा कक्ष	२.५% (W.D.V.)
७	वाचनालय पुस्तके	१.५% (W.D.V.)

- क) घसा-याबाबतीत पहिल्या सहामाहीत जर मालमत्ता खरेदी केलेली असेल तर वरीलप्रमाणे पूर्ण वर्षाचा घसारा काढण्यात येतो आणि जर दुसऱ्या सहामाहीत मालमत्ता खरेदी केली असेल तर सहा महिन्यांचा उपरोक्त दरानुसार घसारा आकारण्यात येतो.
- ड) या वर्षामध्ये कोणत्याही स्थावर मालमत्तेचे पुनर्मुल्यांकन केलेले नाही.
- ई) ऑडिट कालावधीमध्ये बँकेने मालमत्तेची प्रत्यक्ष पडताळणी केलेली नाही.

**७) कर्मचारी निवृत्तीचे लाभ :-**

- अ) कर्मचा-यांच्या ग्रॅज्युईटी आणि लिक्व् इन्कॅशमेंट संदर्भात जिवन विमा निगम (LIC) आणि एचडीएफसी स्टॅन्डर्ड लाईफ इन्शुरन्स कंपनी यांच्या पॉलीसीद्वारे तरतूद करण्यात आलेली आहे आणि जिवन विमा निगम व एचडीएफसी स्टॅन्डर्ड लाईफ इन्शुरन्स कं. लि. यांच्या पॉलीसीचा वार्षिक हप्ता नफा-तोटा पत्रकात नावे टाकून अदा करण्यात आला आहे.
- ब) बँकेतर्फे कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधीकरीता अदा केली जाणारी रक्कम प्रत्यक्ष खर्चात दाखविली जाते.

**८) भाडेकराराच्या जागा (ऑपरेटिंग लिज) :-**

भाडे करारावर घेतलेल्या मालमत्तांच्या भाडे रकमा स्टेटलाईन पध्दतीने नफा-तोटा पत्रकात खर्चांमध्ये दाखविल्या आहेत. यासंबंधीच्या सुरुवातीच्या प्रत्यक्ष खर्चाच्या रकमा नफा-तोटा पत्रकात खर्चांमध्ये दाखविल्या आहेत.

**९) आयकर :-**

करविषयक कायद्यामध्ये दिलेल्या दरांप्रमाणे व आयकर कायदानुसार चालू आयकराची तरतूद केली आहे. वेळेच्या फरकामुळे निर्माण होणारे डेफर्ड टॅक्स ऍसेट्स व लायबिलिटीज यांचे हिशेब करविषयक कायदे व त्यात दिलेले करांचे दर यानुसार ठेवले जातात.

**१०) आकस्मित देणी (कॉन्ट्रिब्युट लायबिलिटी) :-**

आकस्मित देण्यांची माहिती टिपणीमध्ये दिली जाते परंतु ती हिशेबात धरली जात नाही.

**११) मालमत्तेचे दुर्बलीकरण :-**

ज्या मालमत्तेचे वसुलीयुक्त मुल्य हे ती मालमत्ता धारण करण्यासाठी होणा-या खर्चापेक्षा कमी असते त्या मालमत्तेची गणना दुर्बल मालमत्तेत होते. ज्या आर्थिक वर्षात अशा दुर्बल मालमत्तेची निश्चित सुची केली जाते त्या वर्षात ती दुर्बल मालमत्ता खर्चांमध्ये टाकून वर्ग केली जाते. अशा मालमत्तेचे वसूली मुल्य हे तिच्या पूर्वीच्या वर्षात दाखविलेल्या वर्षात वर्ग केलेल्या खर्चापेक्षा जास्त अंदाजाचे वाटल्यास अशा मालमत्तेच्या दाखविलेल्या खर्चाची नोंद उलट फिरवली जाते व नवीन अंदाजाप्रमाणे अशा मालमत्तेच्या नोंदी केल्या जातात.



**१२) तरतूदी (लेखामानांक - २९) :-**

बँकेने पूर्वी केलेल्या व्यवहारांच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या दायित्वांकरिता आवश्यक असणा-या तरतूदी निश्चित करण्यात आल्या असून त्यांचे अंदाजित व वस्तुनिष्ठ मुल्य वेळोवेळी ताळेबंद पत्रक तयार करताना विचारात घेण्यात आले आहे.

**१३) वस्तु व सेवा करांचा लेखाजोखा :-**

गोळा केलेला जीएसटी “जीएसटी ऑन लायबिलिटी” खात्यात जमा करण्यात आला आहे आणि विक्रेत्याला अदा केलेला जीएसटी “जीएसटी ऑन अॅसेट” खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

खर्च खात्यावरील जीएसटीपैकी पात्र इनपूट टॅक्स सेट ऑफ म्हणून जमा घेण्यात आला आहे. जर इनपूट टॅक्स क्रेडीट वापरले गेले नसेल तर ते पूढे घेण्यात येऊन नंतर सेट ऑफ केले जाते.

जीएसटी कायदानुसार सेट ऑफ करण्यास परवानगी नसलेल्या खर्चावरील इनपूट टॅक्स क्रेडीट खर्ची टाकण्यात येते.

स्थावर मालमत्तेच्या बाबतीत विक्रेत्यास दिलेला जीएसटीमधील पात्र इनपूट टॅक्स क्रेडीट ग्राहकांकडून गोळा केलेल्या जीएसटीसमोर वापरले जाते आणि इनपूट टॅक्स क्रेडीटच्या ज्या भागाला परवानगी नाही तो मालमत्तेच्या किंमतीत जोडला जातो म्हणजेच त्यांचे भांडवलीकरण करण्यात येते.

उत्पन्न आणि खर्च ज्यावर जीएसटी लागू आहे त्याची खतावणी नेट ऑफ जीएसटी प्रमाणे केली आहे.

**१४) रोखपत खात्यांवरील उत्पन्नाचे बाबत :-**

बँकेने ऍक्रुअल पध्दती अवलंबिली असून अन्य खात्यांच्या बाबत कॅश पध्दत अवलंबिली आहे व वर्षाच्या शेवटी त्यांचे ऍक्रुअल पध्दतीत रूपांतर केले आहे.

**१५) राखीव व अन्य निधी :-**

अ) महाराष्ट्र राज्य सहकारी सोसायटी कायदा १९६० व उपविधीनुसार नफा विभागणी अंतर्गत निव्वळ नफ्याच्या २५ टक्के इतकी रक्कम राखीव निधीपोटी राखून ठेवण्यात आली आहे.

ब) तीन वर्ष मागणी न केलेला लाभांश, प्रवेश फी व नाममात्र सभासद फी या रक्कमा वर्षा अखेरीस राखीव निधीमध्ये वर्ग करण्यात आल्या आहेत.

**(ब) हिशोबांवरील टिपणे :-**

**१) लेखामानांकानुसार केलेली पुर्तता :-**

**अ) रोखप्रवाह विवरण पत्र -**

लेखामानांकन - ३ अंतर्गत आवश्यक रोखप्रवाह विवरण तयार केले नाही. कारण महाराष्ट्र को-ऑप. सोसायटी कायदा १९६० मध्ये रोखप्रवाह विवरण पत्र करणे नमूद केलेले नाही.

**ब) पूर्व कालावधी खर्च आणि अतिरिक्त सामान्य बाबी :-**

नफ्याचा एक भाग म्हणून विचारात घेण्यात आले आहे कारण व्यवस्थापनाच्या मते ही बाब फार महत्वाची नाही. अतिरिक्त सामान्य बाबी बदलचा प्रत्यक्ष पुरावा हा नफा -तोटा पत्रकामध्ये दिसून येतो म्हणून वेगळा दाखविण्यात आलेला नाही.

**क) घसान्याची खतावणी :-**

मालमत्ता, प्लॅन्ट आणि उपकरणे मूळ किंमत वजा जमा घसारा अशी दाखविण्या ऐवजी रिटर्न डाऊन व्हॅल्यूने दाखविण्यात आली आहे. जी AS-10 नुसार नाही. घसा-याची जुळवणी करण्याचे काम सुरू आहे. जुळवणी केल्यानंतर त्याचा आर्थिक पत्रकांवर नेमका काय परिणाम होईल हे निश्चित करण्यात आलेले नाही.

यावर्षामध्ये घसारा ₹ ५,०२,०३९/- नी जास्त अकारला असल्याने तेवढ्या रक्कमेने नफा कमी दिसत आहे.

यावर्षात बँकेने घेतलेल्या सॉफ्टवेअर ₹ १८,०४,१६८.३२ वर घसारा आकारला नाही. कारण बँकेने दिलेल्या प्रमाणपत्रानुसार सदर सॉफ्टवेअर वापरणे अद्याप बँकेने सुरू केले नाही. त्याचप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या RBI/DOR/2021-22/83 DOR.ACC REC.45/21.04.18/2021-22 dt. 30<sup>th</sup> August 2021 सुधारीत दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ नुसार लाभांश घोषित करू इच्छिनाऱ्या कोणत्याही बँकेला ताळेबंदाच्या तारखेला असलेल्या मूर्त मालमत्ता निर्लेखित कराव्या लागतात.

**ड) घटक निहाय अहवाल -**

बँकेचे संपुर्ण व्यवहार एकत्रित बँकिंग व्यवसाय अंतर्गत येत असल्याने वेगवेगळ्या प्रकारचे धोके किंवा फायदे यांचा परिणाम नसल्याने ए.एस.१७ प्रमाणे दर्शविण्याची गरज असल्याचे बँकेस लागू नाही.



## इ) संबंधीत पक्ष प्रकटीकरण :-

बँक म. स. संस्था कायदा १९६० अंतर्गत नोंदणी झालेली आहे. आय.सी.ए.आय ने जारी केलेल्या अकाउंटिंग स्टॅन्डर्ड १८ नसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शिवाय घोषित करण्यासारखा इतर कोणताही संबंधीत पक्षकार नाही. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दि. २९ मार्च २००३ च्या परिपत्रकानुसार या वर्गवारीत फक्त मुख्य कार्यकारी अधिकारी येत असल्याने आणखी तपशील उघड करण्याची आवश्यकता नाही.

## ई) मालमतेचे दुर्बलीकरण :-

स्थावर मालमतेची प्रत्यक्ष तपासणी करून बँक दुर्बलतेची तपासणी करते. दुर्बलतेचा आर्थिक परिणाम लेखापरिक्षणाच्या तारखेपर्यंत निश्चित करण्यात आलेला नाही.

## उ) कर्मचारी निवृत्ती लाभ :-

बँकेने कर्मचारी गुप लिव्ह एनकॅशमेंटकरीता जिवन विमा निगम व एच.डी.एफ.सी. स्टॅन्डर्ड लाईफ इन्शुरन्स कंपनी यांची पॉलिसी घेतली असून बँकेने या पॉलिसीअंतर्गत आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ₹ १.३६ लाख जमा केले आहेत.

बँकेने कर्मचारी गुप ग्रॅच्युईटी संदर्भात जिवन विमा निगम व एच.डी.एफ.सी. स्टॅन्डर्ड लाईफ इन्शुरन्स कंपनी यांची पॉलिसी घेतली असून बँकेने या पॉलिसीअंतर्गत आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ₹ ३१.५९ लाख जमा केले आहेत.

## ऊ) डेफर्ड टॅक्स -

व्यवस्थापन या खात्याची खाते जुळवणी करून घेत आहे आणि इन्स्टीटयुट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया द्वारा जारी करण्यात आलेल्या हिशोब विषयक प्रमाण क्र. २२ प्रमाणे पूर्तता करण्याची खात्री देत आहे. याबाबतीत नेट DTA बाबतचा लाक्षणिक होणारा ताळेबंदावरील परिणाम निश्चित करता येत नाही.

## ए) उत्पन्न मान्यता :-

इन्स्टीटयुट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया हिशोब प्रमाण क्र. ९ नुसार उत्पन्नाची खाते नोंद अंक्रुअल पध्दतीने करणे आवश्यक आहे. परंतु काही उत्पन्न हे हिशोब पत्रके धोरणे ३ नुसार रोख पध्दतीने मानले आहे. त्याचा परिणाम व्यवस्थापनाचे मते महत्वाचा मानला गेलेला नाही.

## ऐ) १) ऑपेरेटिंग लिज - (लेखामानक -१९) :-

भविष्यात देय असलेले एकूण भाडे.

तपशिल	२०२१-२२	२०२०-२१
एक वर्षाच्या आत	३५.१० लाख	४१.६३ लाख
१ वर्ष ते ५ वर्षापर्यंत	५६.१० लाख	१९.६६ लाख
५ वर्षावरील	-	-
नफातोटा खात्यात मान्यता दिलेले एकूण किमान भाडे	३५.७१ लाख	३२.२७ लाख

## २) आकस्मिक उत्तरदायित्व :-

बँकेने अदा केलेली एकूण बँक गॅरन्टीची दि. ३१ मार्च २०२२ रोजी रक्कम ₹ १.५५ लाख इतकी आहे. (गतवर्षी ₹ ३.१५ लाख)

## ३) गुंतवणूक :-

अ) गुंतवणूकीमध्ये इतर बँकांच्या मुदतठेवीतील गुंतवणूक ₹ ३७०१.२३ लाख (मागील वर्षी ₹ ७,४८९.०४ लाख) चा समावेश आहे.

ब) बँक गॅरन्टी आणि ओव्हरड्राट सुविधेसाठी सारस्वत बँकेकडे ₹ ५०.०० लाख व ₹ १००.०० लाख इतक्या रकमेच्या मुदतठेवी ताबे गहाण ठेवण्यात आल्या आहेत.

क) सरकारी रोख्यांमधील ट्रेझरी टेडींगकरीता ₹ ६१४.४६ (मागील वर्षी ₹ ५८३.९९ लाख) लाखांच्या मुदतठेवी सारस्वत बँकेकडे ताबे गहाण ठेवण्यात आल्या आहेत.

ड) एटिएम सेटलमेंट करीता सारस्वत बँकेकडे ₹ ३९.९२ लाखांच्या मुदतठेवी ताबे गहाण ठेवण्यात आल्या आहेत.

इ) शामराव विठठल को-ऑप बँकेमधील ₹ ११००.०० लाखांच्या मुदत ठेवीवर कर्जासाठी बोजा नोंदविण्यात आला आहे. मात्र सध्या या मुदत ठेवीवर कोणतेही कर्ज घेण्यात आले नाही.

ई) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गुंतवणूकीवरील मास्टर परिपत्रक दिनांक २०/०९/२०२१ नुसार बँकेच्या संचालक मंडळाने भारतीय रिझर्व्ह



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

बँकेच्या मार्गदर्शक सुचनानुसार तयार केलेली गुंतवणूक पॉलिसी मंजूर करून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डिपार्टमेंट ऑफ सुपरव्हिजनकडे पाठवावी.

उ) गुंतवणूक पॉलिसीमधील बदल :-

१. सरकारी कर्ज रोखे आणि पीएसयू बॉन्ड खरेदीबाबतचा सविस्तर अहवाल संचालक मंडळापुढे ठेवण्यात यावा.
२. बँकेला अतिरिक्त निधींची गुंतवणूक शेड्युल्ड बँकेच्या मुदत ठेवीत करण्याची परवानगी आहे. यासंदर्भात शेड्युल्ड खाजगी आणि स्मॉल फायनान्स बँकेमध्ये गुंतवणूक करण्याबाबत पॉलिसीमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात यावा.
३. रिटर्न ऑन इन्व्हेसमेंट, कॉस्ट ऑफ फंड याबाबतची मागिल वर्षाची तुलना गुंतवणूक उपसमितीपुढे ठेवण्यात यावी.

ऊ) श्रेयी इक्विटीमेंट फायनान्स लिमिटेड मधील रु. ३१४.९५ लाखाची गुंतवणूक दि. ३०.०६.२०२१ रोजी अनुत्पादित म्हणून वर्गीकृत करण्यात आलेली आहे. बँकेने यावर्षी यापोटी १० टक्के रु. ३१.५९ लाख इतकी तरतूद केली आहे. मात्र एप्रिल २०२२ मध्ये रिझर्व्ह बँकेने सरकारी बँकांना या कंपनीला दिलेली कर्जे बोगस म्हणून गृहित धरून त्यासंदर्भात पूर्ण तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत बँकेच्या व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशा संदर्भात पुढिल सुनावणी होईपर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाने स्टे दिला आहे. तसेच आपल्या बँकेला यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्देश दिलेले नाहीत त्यामुळे या बॉन्ड संदर्भात आम्ही पूर्ण तरतूद केलेली नाही. मात्र गुंतवणूक चढउतार निधीचा हिशेब करताना आम्ही या बॉन्डमध्ये गुंतवलेल्या पूर्ण रकमेची तरतूद केली आहे.

ए) नॉन एसएलआर गुंतवणूक ही “अ” किंवा त्यापेक्षा जास्त रेटेड कमर्शियल पेपर, डिबेंचर आणि बॉन्ड मध्ये असावी. त्यानुसार बँकेने अरेटिंगपेक्षा कमी असलेल्या गुंतवणूकीबाबत योग्य ती उपाययोजना करावी.

ISIN : INE039A09MD2 IFCI LIMITED UNSECURED BONDS NON PSU Credit Rating- B+ as on 1st December 2021

ऐ) बँकेने यावर्षात मध्येच एचटीएम मधून एएफएस मध्ये गुंतवणूकीचे स्थलांतरण केले आहे. जे सर्वसाधारणपणे वर्षाच्या सुरुवातीला करणे आवश्यक आहे.

४) पीएमसी बँकेच्या मुदतठेवींचे तरतूदी संदर्भात :-

भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या दि. २० एप्रिल २०२० च्या परिपत्रक क्र. RBI/2019-20/222, DOR (PCB).BPD. CI.NO. 11/16.20.000/2019-20 द्वारे पंजाब ऍन्ड महाराष्ट्र बँकेत असलेल्या अनुत्पादित मुदत ठेवींचे संदर्भात बँकांनी प्रती वर्ष २० टक्के याप्रमाणे ५ वर्षात तरतूद करावी आणि या मुदतठेवींवरिल व्याज नफा-तोटा खाती घेऊ नये असे निर्देश दिले आहेत.

या संदर्भात संबंधित नागरी सहकारी बँकेने त्यांचे इंटर बँक एक्सपोजर लॉगटर्म परपेच्युअल डेब्ट इन्स्ट्रुमेंटमध्ये रूपांतरीत करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. ज्यायोगे अशा इन्स्ट्रुमेंट मध्ये रूपांतरीत केलेल्या ठेवींवर तरतूद करावी लागणार नाही.

पुढे सुधारीत परिपत्रक क्रमांक DOR.MRG.REC.46/00-00-011/2022-23 पॅरा क्रमांक ४ नुसार इक्विटीवॉरंटचे मुल्यांकन प्रति वॉरंट ₹ १.०० असेल आणि जेव्हा इक्विटी वॉरंट इक्विटी शेअर मध्ये रूपांतरीत होतील त्यावेळेस त्यांचे मुल्यांकन बाजार भावाप्रमाणे करावे. त्यामुळे इक्विटी वॉरंटमध्ये केलेल्या गुंतवणूकी संदर्भात तरतूद करण्याची आवश्यकता नाही.

दि. ३१ मार्च २०२१ रोजी बँकेची पीएमसी बँकेतील मुदतठेवींची गुंतवणूक ₹ ३६००.०० लाख इतकी आहे. या मुदतठेवींवर सप्टेंबर २०२१ पासूनचे व्याज ₹ ४०९.६७ लाख इतके आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या दि. २० एप्रिल २०२० च्या परिपत्रक क्र. RBI/2019-20/222, DOR (PCB).BPD. CI.NO. 11/16.20.000/2019-20 नुसार सदर येणे व्याज रुपये ४०९.६७ लाख कॅपिटलराईज करून वर्ष २०१९-२० पासून प्रति वर्ष २० टक्के इतकी तरतूद करणे आवश्यक आहे. त्यानुसार बँकेने दिनांक ३१/०३/२०२२ रोजी ₹ २४०२.७६ लाखाची तरतूद केली आहे.

यावर्षात गुंतवणूक चढउतार निधी ५ टक्के म्हणजेच ₹ ५६५.७९ लाख राखण्याकरीता बँकेने गुंतवणूक घसारा निधीमधून ₹ ३००.०० लाख आणि बीडीडीआर मधून ₹ २००.०० लाख इतका निधी स्थलांतरीत केला आणि लेखापरिक्षकाने दि. ३०/०५/२०२२ रोजी त्यानुसार प्रमाणपत्र दिले. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक १०/०६/२०२२ रोजी पीएमसी बँकेच्या विनातारणी ₹ ४००४.६० लाख गुंतवणूकी संदर्भात ६० टक्के तरतूद करण्याचे निर्देश दिले. जी ₹ २४०२.७६ लाख इतकी येत होती. बँकेने दि. ३१/०३/२०२२ पर्यंत ₹ १९२२.०० लाख इतकी तरतूद केली होती त्यामुळे ही तरतूद ₹ ४८२.६६ लाख इतक्या रकमेने कमी होती. जी गुंतवणूक चढउतार निधीमधून नफा-तोटा खाती रिटर्न बँक घेवून करण्यात आली. त्यामुळे गुंतवणूक चढउतार निधीत ₹ ५०७.३४ लाख स्थलांतरीत करणे आवश्यक आहे.

५) “कोविड-१९” :-

SARS – Cov-2 विषाणू “कोव्हीड-१९” साठी जबाबदार असून तो सर्व जगभरात आणि भारतभर पसरत आहे. ज्यामुळे जागतिक आणि भारतीय वित्तीय बाजारात घट आणि अस्थिरता आली आहे. दि. ११ मार्च २०२० रोजी कोव्हीड-१९ ला जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे.



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

बँकेसह असंख्य सरकारे आणि कंपन्यांनी या विषाणूपासून बचाव होण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. दि. २४ मार्च २०२० रोजी भारत सरकारने २१ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली, जी पूढे संपुर्ण देशभरात १९ दिवसांनी वाढविण्यात आली व तदनंतर वेळोवेळी वाढविण्यात आली. “कोव्हीड-१९” रेग्युलेटरी पॅकेज दि. २७/०३/२०२० व दि. १७/०४/२०२० च्या अनुषंगाने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार बँकेने दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी स्टॅन्डर्ड वर्गात असणा-या सर्व पात्र कर्जदारांना दि. ०१ मार्च २०२० ते दि. ३१ ऑगस्ट २०२० या सहा महिन्यांच्या कालावधीतील हप्ता आणि/किंवा व्याज भरण्यासाठी सहा महिन्यांचा मोरॅटोरियम कालावधी दिला.

अशा सर्व खात्यांसाठी ज्यांना मोरॅटोरियम दिला आहे त्यांच्या मालमत्ता वर्गीकरणात मोरॅटोरियम कालावधीत बदल होणार नाही.

**भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त परिपत्रकाच्या अनुषंगाने परिमाणवाचक प्रकटीकरण खालीलप्रमाणे आहे.**

(₹ लाखात)

अ.क्र.	तपशिल	रक्कम
१	परिपत्रकाच्या परिच्छेद २ आणि ३ च्या अटीनुसार मोरॅटोरियम दिलेल्या संबधीत एसएमए/थकीत वर्गवारीतील खात्यांची रक्कम. मुदत कर्जे - ₹ ७०३१.३६ लाख. कॅश-क्रेडिट/ओव्हरड्राफ्ट कर्जे - ₹ २८.७५ लाख	७,०६०.११
२	मालमत्ता वर्गीकरण फायदा दिलेली संबधीत रक्कम मुदत कर्जे - ₹ १५९.४१ लाख. कॅश क्रेडिट / ओव्हरड्राफ्ट कर्जे - ₹ २८.७५ लाख.	१८८.१६
३ अ	परिपत्रकाच्या परिच्छेद ५ नुसार आर्थिक वर्ष २०२० च्या चौथ्या तिमाहीत केलेली तरतूद.	१५.००
३ ब	परिपत्रकाच्या परिच्छेद ५ नुसार आर्थिक वर्ष २०२१ च्या पहिल्या तिमाहीत केलेली तरतूद.	१०.००
४	परिपत्रकाच्या परिच्छेद ६ नुसार स्लिपेज आणि उर्वरीत तरतूदीसाठी समायोजित केलेल्या तरतूदी	०.००
५	रिसीड्युअल प्रोव्हीजन रिटर्न बँक	०.००
६	दि. ३१/०३/२०२१ रोजी असलेली रिसीड्युअल प्रोव्हीजन	२५.००

६. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दि. ०६/०८/२०२० च्या परिपत्रक क्र. DOR. No . BP . BC. / 3 / 21.04.2048/2020-21 नुसार कोविड-१९ फेमवर्क संदर्भातील प्रकटीकरण - रिक्त.

७. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दि. ०७/०४/२०२१ च्या परिपत्रक क्र. RBI/2021-22/ 17, DOR. STR. REC. 04 / 21.04.048 /2020-21 नुसार व्याजावरील व्याज परत करण्याबाबतचे प्रकटीकरण..

“कोविड-१९” नियामक पॅकेजच्या समाप्तीनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मालमत्तांचे वर्गीकरण आणि उत्पन्न ओळखा यावरील दि. ०७/०४/२०२१ च्या परिपत्रकानुसार बँकेने व्याजावर आकारलेले व्याज ज्या कर्जदारांनी दि. ०१/०३/२०२० ते दि. ३१/०८/२०२० या कालावधीसाठी मोरॅटोरियम सुविधा घेतलेली आहे त्यांच्यासह सर्व कर्जदारांना परत/समायोजित करावयाचे आहे.

या संदर्भातील करावयाचा हिशोब पध्दती इंडियन बँक असोसिएशन ठरविणार होते. त्यानुसार सर्वेच्च न्यायालयाच्या निकालानुसार आयबीए ने त्यांच्या दि.१९/०४/२०२१ च्या पत्राद्वारे या संदर्भातील पध्दत निश्चित करून कळविले आहे.

त्यानुसार व्यवस्थापनाने ₹ ९.३९ लाख इतक्या रक्कमेचा अंदाज केला असून ही रक्कम बदलू शकते कारण या संदर्भातील हिशोबाचे काम सुरू आहे. या संदर्भातील लेखा खतावणी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये करण्यात येईल.

## ८) इतर टिपणी :-

- यावर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेस कोणताही दंड आकारला नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या नुकत्याच झालेल्या तपासणीमध्ये ज्या त्रुटी दर्शविलेल्या आहेत त्याची पुर्तता करण्याची कार्यवाही बँक करत आहे.
- क्रियाशील आणि अक्रियाशील सभासदां संदर्भातील पुर्ततेची कार्यवाही बँकेतर्फे सुरू आहे.
- कर्जदाराची परतफेडीची क्षमता आणि कर्जदाराची पत ओळखण्यासह कर्जाची प्रभावी छाननी करण्याची व्यवस्थापनाची प्रक्रिया सुरू आहे. एनपीए व्यवस्थापन पध्दतीचा आढावा घेण्याचे कामही सुरू असून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ती प्रभावीपणे करण्यात येत आहे. बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी आणि सरसाई यांचे सभासदत्व घेतलेले आहे आणि संबधीत पुर्तता करण्यात येत आहे.
- भारतीय रिझर्व्ह बँक आणि अन्य वैधानिक संस्थांच्या मार्गदर्शी सुचनांनुसार बँक उत्पन्न ओळखा आणि मालमत्ता वर्गीकरण साठीच्या तरतूदी यांच्या पध्दतीमध्ये सुधारणा करत आहे.



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

- इ) बँकेची संगणक प्रणाली एकाच व्यक्तीने घेतलेल्या विविध कर्ज सुविधांची माहिती देत नाही.
- ई) यावर्षात बँकेने गुंतवणूकीवरील घसा-याकरीता गुंतवणूक चढउतार निधीमधील ₹ ४७१.५४ लाख नफातोटा खाती वर्ग केले. गुंतवणूकीच्या विक्रीकरीता उपलब्ध वर्गवारीतील रक्कमेच्या ५ टक्के ₹ ५३०.०० लाख या आवश्यकतेसमोर दि. ३१/०३/२०२२ रोजी गुंतवणूक चढउतार निधीत ५०.४० लाख इतकी रक्कम शिल्लक होती. बँक गुंतवणूक चढउतार निधी वाढविण्याच्या प्रयत्नात असून ते उपलब्ध निव्वळ नफ्यावर अवलंबून आहे.
- उ) दि. ०१/०४/२०१७ पासून बँकेच्या कर्मचारी संघटनेबरोबर वेतनवाढी संदर्भातील वाटाघाटी सुरू असून नफा झाल्यास आवश्यक त्या तरतूदी करण्यात येतील.
- ऊ) मुख्य कार्यालय व शाखा यांचेकडील काही खात्यांची जुळवणी प्रलंबीत असल्यामुळे तत्संबंधीचा ताळेबंद व नफा-तोटा पत्रकावरील परिणाम पडताळता आला नाही.
- ए) सहकारी बँकांना लागू असलेल्या बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ नुसार ताळेबंद व नफा तोटा पत्रक फॉर्म ए व बी (शेड्युल्ड ३) नमुन्यात बनविण्यात आले आहे.
- ऐ) व्यवस्थापन अंतर्गत नियंत्रण प्रभावी करत असून अंतर्गत लेखापरिक्षण आणि समावर्ती लेखापरिक्षण प्रभावी करण्यात येत आहे.
- ओ) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केवायसी / एएमएल च्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहकांचे जोखिम वर्गीकरण आणि इतर मार्गदर्शक सूचनांच्या पुर्ततेची कार्यवाही सुरू आहे. याचा सर्वांगीण बँकेच्या कामकाजवरील परिणाम महत्वाचा मानण्यात आलेला नाही.
- ९) चालू वर्षाचे ताळेबंद पत्रक व नफा-तोटा पत्रकामध्ये मागील वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत व पुनर्बांधणी केलेली आहे.

सोबत जोडलेल्या आमच्या अहवालानुसार

मे. जैन ऍन्ड जैन एलएलपी

चार्टर्ड अकौंटंट्स

एफआरएन- १०३८६९डब्ल्यू/डब्ल्यू१००६३०

सही

सही

सही

सही

(जे. जे. शहा)

भागिदार

सहा. सरव्यवस्थापक (बँकिंग)

सहा. सरव्यवस्थापक (ऑडिट)

मुख्य कार्यकारी अधिकारी

मेंबरशिप नंबर-११०८०७

UDIN-22110807ALXQCJ7111

सही

सही

सही

संचालक

उपाध्यक्ष

अध्यक्ष

स्थळ : मुंबई

दिनांक : २९.०६.२०२२





## INDEPENDENT AUDITOR'S REPORT

To,

The Members of  
**The Kurla Nagarik Sahakari Bank Ltd.**  
Mumbai

### Report on the Financial Statements

#### Qualified Opinion

1. We have audited the accompanying financial statements of **The Kurla Nagarik Sahakari Bank Limited** which comprises the Balance Sheet as at 31st March 2022 and the Profit and Loss Account for the year then ended and a summary of significant Accounting Policies and other explanatory information incorporated in these financial statements of the Bank along-with returns of its twelve Branches audited by us and verified by the Concurrent Auditors/Internal Auditors as well as by us. These financial returns are consolidated in these financial statements.

In our opinion and to the best of the information and according to the explanations given to us, except for the possible effects of the matters described in the Basis for Qualified Opinion paragraph, the said accounts read with significant accounting policies and notes on accounts, gives the information required by the banking Regulation Act,1949 as applicable to Co-operative societies, Maharashtra Co-operative societies Act,1960, as amended and rules framed there under in the manner so required and give a true and fair view in conformity with accounting principles generally accepted in India of the state of affairs of the Bank as at 31 March 2022 and its profit for the year ended on that date.

#### 2. Basis for Qualified Opinion

- a) In terms of Reserve Bank of India (RBI) circular no. RBI/2022-23/70 DOR.MRG.REC.46/00-00-011/2022-23, dt. 10th June 2022 bank has made 60% provision of ₹ 2402.76 lakhs against its non-performing exposure of investment in unsecured deposits of ₹ 4004.60 Lakhs including Interest accrued till 31.03.2021 with The Punjab and Maharashtra Co-op Bank Ltd (PMC bank) out of Investment Depreciation reserve (IDR) of ₹ 300.00 lakhs and from BDDR ₹ 200.00 lakhs, which was hitherto transferred to Investment Fluctuation Reserve (IFR) to meet the shortfall of ₹ 480.00 lakhs, prior to the aforesaid Circular issued by RBI. As a consequence, IFR maintained is short by ₹ 507.34.00 Lakhs as on 31.03.2022 as compared to the 5% of the book value of AFS. (Refer Note no 4)
- a) The bank should make adequate provisions to create IFR up to 5% of Investment value.
- b) Pending compliances in respect of Regulatory requirements as stated in Note No.9 in respect write back of Investment Fluctuation Reserve, Statutory and other matters as stated therein, affecting net profit and reserve fund to the extent of ₹ 480.00 lacs and our comments and observations contained in audit memorandum in Part A, B, C, Form 1& 7 attached herewith, the consequential cumulative impact of which on the financial statements is not ascertained.
- c) Investment in SREI Equipment Finance Limited ₹ 314.95 Lakhs has been classified as NPA as on 30.06.2021 and bank has provided 10% i.e. 31.59 lakhs during the year, however in April 2022 RBI has instructed nationalised bank to consider advances made to the company as fraud and provided totally, as per the management of the bank, they have not received any instruction from RBI to treat the same as fraud and provide 100% of the investment. (Refer note on accounts 3(h) )
- d) Depreciation is excess provided by ₹ 5,02,039/- is excess provided by the bank due to which profit is understated by the same. (Refer Notes on accounts 1 (C) )
- e) During the year bank has made short provisions of Income Tax of ₹ 80.00 lakhs.
- f) During the year RBI has imposed penalty of ₹ 1,00,000/- due to non-transfer of funds to DEAF, due to technical mistake of software for which claim is lodged with vendor.
- g) Pending compliance of Accounting Standards as stated in Note No. 1, the effect of the same on financial statements, is not ascertained.

The cumulative impact of the above on the Financial Statements and CRAR of the Bank is not ascertainable.



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by ICAI. Our responsibilities under those Standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements section of our report. We are independent of the Bank in accordance with the code of ethics issued by the Institute of Chartered Accountants of India together with ethical requirements that are relevant to our audit of the financial statements under the provision of the Act and the Rules there under, and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements and the ICAI's code of ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our qualified opinion.

### 3. **Emphasis of Matter**

We invite attention to the following :

- a) Note No. 4 regarding provision of 20% for non-performing interbank exposures with Punjab and Maharashtra Cooperative Bank Limited amounting to ₹ 720.00 lacs during the year in terms of circular no. RBI/2022-23/70 DOR. MRG.REC..Cir.No.40/00.00.000/2022-23 dated June 10, 2022.

Our opinion is not modified in respect of above matters.

### 4. **Other Matter**

The Financial statements of the Bank for the previous year ended March 31,2021 were audited by another auditor who expressed qualified opinion on such Financial statements vide their report dated September 16, 2021.

Our opinion is not modified in respect of above matter.

### **Responsibilities of Management and Those Charged with Governance for the Financial Statements**

5. The Bank's Board of Directors and Management is responsible with respect to the preparation of these financial statements that give a true and fair view of the financial position and financial performance of the Bank in accordance with the accounting principles generally accepted in India, including the Accounting Standards issued by ICAI, and provisions of the Banking Regulations Act, 1949, the guidelines issued by the Reserve Bank of India and the guidelines issued by the Registrar of Co-operative Societies, Maharashtra Co-operative Societies Act, 1960, as amended, Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, as amended, from time to time. This responsibility also includes maintenance of adequate accounting records in accordance with the provisions of the Acts for safeguarding of the assets of the Bank and for preventing and detecting frauds and other irregularities; selection and application of appropriate accounting policies; making judgments and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the financial statements, management is responsible for assessing the Bank's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to liquidate the Bank or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

Those Board of Directors are also responsible for overseeing the Bank's financial reporting process.

### **Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements**

6. Our objectives are to obtain reasonable assurance about whether the financial statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance but is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of these financial statements.

As part of an audit in accordance with SAs, we exercise professional judgment and maintain professional skepticism throughout the audit. We also:

- Identify and assess the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error, design and perform audit procedures responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error, as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations, or the override of internal control.



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

- Obtain an understanding of internal financial controls relevant to the audit in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of expressing an opinion on the effectiveness of the Bank's internal control.
- Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosures made by management.
- Conclude on the appropriateness of management's use of the going concern basis of accounting and, based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to events or conditions that may cast significant doubt on the bank's ability to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the financial statements or, if such disclosures are inadequate, to modify our opinion. Our conclusions are based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the bank to cease to continue as a going concern.
- Evaluate the overall presentation, structure and content of the financial statements, including the disclosures, and whether the financial statements represent the underlying transactions and events in a manner that achieves fair presentation.

We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significant audit findings, including any significant deficiencies in internal control that we identify during our audit.

We also provide those charged with governance with a statement that we have complied with relevant ethical requirements regarding independence, and to communicate with them all relationships and other matters that may reasonably be thought to bear on our independence, and where applicable, related safeguards.

### Report on Other Legal and Regulatory Requirements:

7. The Balance Sheet, the Profit and Loss Account have been drawn up in Forms "A" and "B" respectively of the Third Schedule read with Section 29 to the Banking Regulation Act, 1949 as applicable to Co-operative Societies and the provisions of Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and Maharashtra Co-operative Societies Rules 1961 except as stated in Note No. 9(j).
8. Subject to the foregoing and as required by Section 30 of the Banking Regulation Act, 1949 as applicable to the Co-Operative societies read with the provisions of section 81 of the Maharashtra Co-Operative societies Act, 1960, We report that:
  - a) We have obtained all the information and explanations which to the best of our knowledge and belief were necessary for the purpose of the audit and have found them to be satisfactory.;
  - b) The transactions of the Bank, which have come to our notice, have been within the powers of the Bank.;
  - c) In our opinion, proper books of accounts as required by law have been kept by the Bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purpose of our audit have been received from the branches.;
  - d) The Balance Sheet and Profit and Loss account dealt with by this report are in agreement with the Books of account.
  - e) The accounting standards adopted by the Bank are consistent with those laid down by accounting principles generally accepted in India so far as applicable to Banks except as stated in Para 2(c) hereinabove.
9. The details as required by the Rule 69(6) of Maharashtra Co-operative Societies Rules 1961 are given in the audit memorandum separately.
10. We further report that for the year under audit, the Bank has been awarded "A" classification.

Place : Mumbai  
Date : 29.06.2022

**For JAIN & JAIN LLP**  
Chartered Accountants  
FRN: 103869W/W100630

**(J J SHAH)**

Partner

M. No. 110807

UDIN: 22110807ALXQCJ7111





## ANNEXURE – I

### SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES AND NOTES FORMING PART OF BALANCE SHEET AS AT 31ST MARCH 2022 AND THE PROFIT AND LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED THAT DATE:

#### (A) SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES: -

##### 1. Accounting Convention:

The financial statements have been prepared on the historical cost basis following going concern concept and in accordance with the generally accepted accounting practices and conform to the statutory provisions prescribed under Banking Regulation Act, 1949, guidelines of RBI, the accounting standards, guidance notes issued by Institute of Chartered Accountants of India (ICAI) and practices prevalent in banking industry in India.

##### 2. Use of Estimates:

The preparation of financial statements in conformity with generally accepted accounting principles requires management to make estimate and assumption that affect the reported amounts of assets and liabilities and disclosure of contingent liabilities at the date of financial statement and the result of operation during the reporting period end. Although these estimates are based upon management's best knowledge of current events and action, actual result could differ from these estimates.

##### 3. Revenue Recognition

- Items of income and expenditure are generally accounted on accrual basis except otherwise stated.
- Interest on non-performing assets is recognized at the time of its realization.
- Interest on PSU bonds is recognized on accrual basis only if it is serviced regularly.
- Dividend on Investments & Bank Guarantee Commission is accounted on cash basis.

##### 4. Investments:

Investment portfolio consist of government securities, other approved securities and other securities. The bank has classified these securities in accordance with the Reserve Bank of India (RBI) guidelines in two categories viz. 'Held to Maturity' and 'Available for Sale'. Fixed deposits with other banks are also reflected under the head of Investment.

For the purpose of valuation, following principles have been adopted:

- Securities held in 'Held to Maturity' category at acquisition cost unless it is more than the face value, in which case the premium paid if any on investments under this category is amortized over the residual life of the security.
- Securities held in 'Available for Sale' category
  - Central Government Securities At market price computed as per YTM put out by FBIL.
  - State Government & other Approved Securities at the market price computed on the appropriate yield to maturity basis, by marking it up by 25 basis points above the yield of GOI securities of equivalent maturity as put out by FBIL.
  - Non-SLR Securities at market price computed on appropriate yield to maturity basis as applicable to GOI securities by marking it up by CRISIL/CARE Rating and Annualized spread basis of corporate/PSU Bonds above the yield of the GOI securities of equivalent maturity as put out by FBIL.

Investments in 'Available for Sale' category are valued category-wise & scrip-wise at lower of market value or book value and net depreciation, if any in each category is provided for while net appreciation, if any is ignored. Brokerage, fees, commission and broken period interest incurred at the time of acquisition of securities are recognized as expense. The non-performing investments are identified and depreciation/provision is made as per RBI guidelines.

##### 5. Advances:

In pursuance to the guidelines issued by the RBI, advances have been classified as Standard, Sub-standard, Doubtful and Loss Assets and provision thereon are made at rates not less than those specified in the Income Recognition & Asset Classification norms prescribed by RBI.

The Overdue Interest in respect of non performing advances is provided separately under "Overdue Interest Reserve" as per the directives issued by RBI.





## 6. Fixed Assets and Depreciation:

- All the fixed assets are stated at their written down value comprising historical cost less accumulated Depreciation. Cost includes incidental expenses incurred on acquisition of assets.
- Fixed Assets are depreciated at the rates considered appropriated by Management.

The rates of depreciation are as under:

Particulars	Rate
Land & Building	5% (SLM)
Furniture & Fixtures	10% (WDV)
Computers & software	33.33% (SLM)
Machinery	20% (WDV)
Bank vehicle & Air Conditions	30% (WDV)
Safe Deposit Vault	2.5% (WDV)
Library Books	15% (WDV)

- Depreciation is charged for the full year in case if assets are acquired during first half. For assets acquired in second half, depreciation is charged at half of above specified rates.
- None of the fixed assets have been revalued during the year.
- Physical verification of fixed asset has not been carried out during the period covered under audit.

## 7. Staff Retirements Benefits

- Gratuity and leave encashment liability towards employees is covered by a policy with Life Insurance Corporation and HDFC Standard Life Insurance Co. Ltd. and an annual premium paid to Life Insurance Corporation and HDFC Standard Life Insurance Co. Ltd. is charged to profit & Loss Account.
- The bank's contribution to Provident Fund is accounted on actual basis.

## 8. Operating Leases

Lease rental obligations in respect of assets taken on operating lease are charged to profit and loss account on straight line basis over the lease term. Initial direct costs are charged to profit and loss account.

## 9. Income Tax

Current tax is provided using the applicable tax rates and tax laws. Deferred tax assets and liabilities arising on account of timing difference and which are capable of reversal in subsequent periods, are recognized using the tax rates and tax laws that have been enacted or substantively enacted.

## 10. Contingent Liabilities

Contingent liabilities are not recognized but are disclosed in the notes to accounts.

## 11. Impairment of Assets

An asset is treated as impaired when the carrying cost of assets exceeds its, recoverable value. An impairment loss is charged to profit and loss account in the year in which an asset is identified as impaired. The impairment loss recognized in prior accounting periods is reversed if there has been change in the estimate of recoverable amount.

## 12. Provisions ( AS -29)

A provision is recognised when the bank has present obligation as a result of past events and it is probable that an outflow of resources will be required to settle the obligation , in respect of which a reliable estimate can be made. Provision are not discounted to their present value and determined based on base estimate required to settle the obligation at the balance sheet date. These are reviewed at each balance sheet date and adjusted to reflect the current best estimates.

## 13. Accounting for Goods and Services Tax :

GST collected is accounted in GST on liability account and GST paid to Vendor is accounted in GST on Asset Account. Out of the GST on expenses Account , eligible input tax credit is availed as set off, in case eligible input Tax Credit remains



unutilised, the same is carried forward and set off subsequently. The input tax credit on expenses which is not allowable to be set off as per GST Law, is expensed out.

In case of fixed assets, eligible Input Tax credit of GST Paid to the Vendor is utilised against the amount of GST collected from the customers and disallowed portion of input Tax Credit is added back to the value of the assets i.e. the same is capitalised.

Income and Expenses on which GST is applicable are accounted for net of GST.

14. The Bank is following the accounting practice for recognition of income on Accrual basis in case of cash credit accounts. However, in case of advances other than cash credit accounts and bills the Bank is following the accounting practice for recognition of income on cash basis throughout the financial year. At year end same is accounted on accrual basis.

#### 15. Reserves and Other Funds:

- As per the requirements of the Maharashtra State Co- Operative Societies Act 1960, Net Profit after Tax is appropriated towards: Reserve Fund (Comprising 25% of Net Profit) and as provided in the bye laws.
- Dividend remaining unclaimed over 3 years, Entrance Fee and Nominal Membership Fees outstanding at the year-end are transferred to Reserve Fund.

### (B) NOTES ON ACCOUNTS

#### 1. COMPLIANCE WITH ACCOUNTING STANDARD

##### a) CASH FLOW STATEMENT

As per the consistent practice followed, the cash Flow statement as required under Accounting Standard-3 is not being prepared by the Bank, since preparation of Cash Flow statement has not been prescribed under MCS Act, 1960.

##### b) PRIOR PERIOD EXPENSES AND EXTRA ORDINARY ITEMS:

Prior period expenses and extra ordinary items are considered as a part of Profit for the year since in the opinion of the management these do not constitute significantly material amounts. In case of extra ordinary items these are evident on the face of Profit & Loss Account hence not identified below the line.

##### c) ACCOUNTING FOR DEPRECIATION:

Fixed Assets have been disclosed at WDV instead of original cost less accumulated depreciation which is not in compliance with AS-10 on Property, Plant, and Equipment. Reconciliation of the original cost, the carrying amounts at the beginning and end of the period showing additions, deletions, other adjustments and Accumulated Depreciation with Dead Stock depreciation calculation programme is under process. Precise impact of the same on financial statements upon its reconciliation is not ascertained.

During the year excess depreciation of ₹ 5,02,039/- is charged which is not reversed thus profit is understated by the same.

During the year no depreciation has been charged on software purchased amounting ₹ 18,04,168.32 as the same is not put issue as per the certificate issued by the bank further as per the RBI circular RBI/DOR/2021-22/83 DOR.ACC.REC.45/21.04.18/2021-22 dt. 30th August 2021 updated as on 15th November 2021., any bank desirous of declaring dividend need to totally write off tangible asset as on the date of balance sheet.

##### d) SEGMENT REPORTING:

The entire operations of Bank are one composite banking business not liable to different risk & rewards consequently in the opinion of the management Accounting Standard 17 on Segment Reporting is not applicable to Bank.

##### e) RELATED PARTY DISCLOSURE:

The Bank is a Co-operative Society under the Maharashtra Co-operative Society Act 1960 and there are no related parties requiring disclosure under Accounting Standard 18 issued by Institute of chartered Accountants of India other than key management Personnel, i.e. the Chief Executive Officer of the Bank. However, in term of RBI circular dated 29th March 2003, he being single party under the category, no further details are needed to be disclosed.

##### f) IMPAIRMENT OF ASSETS:

Bank is conducting impairment testing by way of physical verification of fixed assets. The impact of impairment on financials, if any, is not ascertained till the date of audit. There has been no formal assessment of such impairment in terms of Accounting Standard 28 (AS 28) issued by the ICAI.





**g) RETIREMENT BENEFITS:**

Bank has obtained policy with Life Insurance Corporation and HDFC Standard Life Insurance Co. Ltd. for employees group leave encashment. Bank has paid premium amounting to ₹ 1.36 Lakhs to the fund during FY 2021-22.

Bank has obtained policy with Life Insurance Corporation and HDFC Standard Life Insurance Co. Ltd. for Employees Group Gratuity. Bank has paid premium amounting to ₹ 31.59 Lakhs to the fund during FY 2021-22. Disclosure requirements under Accounting Standard 15 are pending.

**h) DEFERRED TAX:**

Bank has not accounted for deferred tax during the year. Management is in the process of reconciling the accounts and ensuring the compliance of AS-22 and disclosure requirements. Precise impact of same could not be ascertained.

**i) REVENUE RECOGNITION:**

Certain items of income as stated in Para 3 of the significant accounting policies are accounted on cash basis. These are in deviation from the generally accepted accounting practice and as laid down by Accounting Standard-9 on 'Revenue Recognition' issued by ICAI, which specifies such items to be accounted for on accrual basis of accounting. Impact of the same is not considered to be material in the opinion of the management.

**j) Operating lease comprises leasing of office premises (Accounting Standard 19)**

Total future lease rent payable under non cancellable operating lease for each of following period:

₹ in Lakhs

Particulars	FY 2021-22	FY 2020-21
Not later than one year	35.10	41.63
Later than one year and not later than five years	56.10	19.66
Later than five years	-	-
Total of minimum lease payments recognized in the Profit and Loss Account	35.71	32.27
<b>Total of minimum lease payments recognized in the Profit and Loss Account</b>	<b>32.27</b>	<b>19.39</b>

**2. CONTINGENT LIABILITIES NOT PROVIDED FOR:**

Bank guarantee issued by the bank as on 31st March 2022 is ₹ 1.55 Lakhs (Previous Year ₹ 3.15 lacs).

**3. INVESTMENTS:**

- Investments include fixed deposits with other banks for ₹ 3701.23 Lakhs (Previous year ₹ 7,489.04 lakhs).
- Fixed deposits of ₹ 50 Lakhs and ₹100 Lakhs (Previous Year ₹ 50 Lakhs and ₹ 100 Lakhs) have been pledged with Saraswat Co-op Bank Ltd for the purpose of obtaining Bank Guarantees and overdraft facility respectively.
- Fixed deposits of ₹ 614.46 Lakhs (Previous year ₹ 583.99 Lakhs). has been pledged with Saraswat Co-op Bank Ltd for the purpose of treasury trading in Government-securities.
- Fixed deposits of ₹ 39.92 Lakhs (Previous Year ₹ 39.92 Lakhs) have been pledged with Saraswat Co-op Bank Ltd for the purpose of ATM settlement.
- Fixed deposits with SVC Co.op Bank Ltd. of Rs. 1100 lakhs have been lien marked for the purpose of borrowings, presently there is no borrowings against the same.
- As per Point No.: 3.5 of RBI MASTER CIRCULAR ON INVESTMENT DATED 20-09-2021, Investment policy approved by board of Director should be forwarded to the concerned regional office of department of supervision, reserve bank of India Certifying that the policy is in accordance with the prescribed guidelines and the same has been put in place. As per Point No.: 3.5 of RBI MASTER CIRCULAR ON INVESTMENT DATED 20-09-2021.
- Changes in Investment policy:
  - Detailed report of purchase and sale of Government Securities and PSU Bonds shall be presented to the Board of Directors.
  - Bank is allowed to invest excess of its funds in Fixed Deposits held with scheduled bank, Policy shall specifically mention about investment in private and small finance banks which are scheduled.
  - Ratio analysis such as return on investment, cost of fund with comparatives with previous years should be placed before the investment committee.



- h) During the year investment in SREI Equipment Finance Ltd is considered as non performing investment as there was no income derived from the bonds and has provided 10% of principal amount i.e ₹ 31,59,000/-, subsequently after 31<sup>st</sup> March 2022 RBI has instructed all lender banks to classify the account as fraud and provide for the total principal amount as per the provisioning guideline of RBI, however as per management, Delhi High court has granted stay on the direction given by RBI till the further hearing and the case is under investigation and as no guidelines is issued by RBI, we have not provided total amount invested in the bonds, whereas we have provided total amount invested in bonds while working of “Investment Depreciation reserve”
- i) Investment in Non SLR investments should be “A” or equivalent and higher rated commercial papers, debentures and bonds and accordingly banks should take corrective actions as investments in bonds are below A rating  
ISIN: INE039A09MD2 IFCI LIMITED UNSECURED BONDS NON PSU Credit Rating- B+ as on 1st December 2021
- j) As per the RBI notification the switch in investment from HTM to AFS should be generally done in the start on the year, whereas the bank has done switch during the year.

#### 4. Provision for Deposits with PMC Bank

The Reserve Bank of India, vide its circular no. RBI/2019-20/222 DOR.(PCB).BPD.Cir.No.11/16.20.000/2019-20 dated April 20, 2020 in respect of Provisioning on interbank exposure of UCBs under all inclusive directions (AID), ordered banks to fully provide for interbank exposures with Punjab and Maharashtra Cooperative Bank Limited (hereinafter referred to as “the PMC Bank Ltd”) which is under AID, within five years at the rate of 20% annually and not to recognize interest receivable on this interbank exposure as income, in order to ensure that the exposure is objectively recognized in the financial statements of UCBs and also with a view to addressing the systemic impact of provisioning requirements on such exposure. However, option has been given to UCBs to convert such interbank exposure into long term perpetual debt instruments whereby provision on the portion of deposits converted into such instruments shall not be required.

Further as per the revised circular no. DOR.MRG.REC.46/00-00-011/2022-23 as per para 4. Equity warrants shall be valued at a price of Rs.1 per warrant, as and when the equity warrants are converted into equity shares, the valuation shall be done on market determined prices. Thus at present, no provisions need to be made on investment in equity warrants.

Bank holds Non-performing exposure of deposits amounting to ₹ 3600.00 Lakhs with the PMC Bank Limited as on March 31, 2021. Interest income on these deposits due since September 2019 amounting to ₹ 409.67 lakhs, as per circular no. DOR.(PCB).BPD Cir. No. 11/16.20.000/2019-20 vide dt. April 20 2020 unrealized interest amount ₹ 409.67 lakhs need to be capitalized and on total 20% provisions per year to be made from 2019-20 accordingly bank has provided ₹ 2402.76 Lakhs as on 31st march 2022.

During the year to maintain 5% of IFR of Investment in AFS category which amounts to ₹ 565.79 lakhs bank has transfer of funds from IDR ₹ 300 Lakhs and from BDDR ₹ 200 lakhs and certificate of IFR was issued by Auditor as on 30.05.2022, subsequently there was circular received from RBI dt.10.06.2022 for providing 60% of unsecured Investment with PMC bank amounting to ₹ 4004.60 which was derived at ₹ 2402.76 lakhs and provisions made by bank till 31.3.2022 was ₹ 1922 lakhs thus there was short provision of ₹ 482.66 lakhs which was provided by transferring fund from IFR to IDR ₹ 300 lakhs and BDDR ₹ 200 Lakhs and which is further written bank in profit and loss account, thus required amount to transfer in IFR is ₹ 507.34 lakhs

#### 5. IMPACT OF COVID-19 PANDEMIC

The “severe acute respiratory syndrome coronavirus 2 (SARS-CoV-2)”, generally known as COVID-19, which was declared as a pandemic by the WHO on March 11, 2020 continued to spread across India, causing an unprecedented level of disruption on socio-economic front across the country. Globally, various countries and businesses were under lockdown. Considering the severe health hazard associated with COVID-19 pandemic, the Government of India declared lockdown effective from March 2020 which continued till July 2020 and several sectors are running with restrictions till date. Government of India and the Reserve Bank of India have been taking a slew of measures to reduce the distress across various sectors of the economy, including Banking and Financial Services. The second wave of Covid-19 has further added to uncertainties and its impact will depend on various regulatory measures & further measures taken. The bank is regularly keeping a watch on development & taking proactive measures to mitigate the challenges posed by this second wave.

Bank has assessed the impact of Covid related measures and relevant circulars issued by RBI time to time on the financial statements. Further, the extent to which COVID-19 pandemic will impact the economy and bank's operations and financial results is dependent on future developments, which were highly uncertain and will be assessed accordingly in future.



RBI has announced measures under Regulatory Package for COVID-19 vide its circular dated March 27, 2020, April 17, 2020 and May 23, 2020. In accordance with RBI Guidelines dated April 17, 2020, the Bank was required to make provision of not less than 10% of the outstanding advances in respect of borrower account where asset classification benefit has been granted. Details of relief extended in terms of said circular are as follows:

₹ In Lakhs

Sr. No.	Particulars	Amount
1.	Respective amounts in SMA/overdue categories, where the moratorium/deferment was extended as per COVID-19 Regulatory Package Term Loan: ₹ 7031.36 lakhs Cash Credit/Overdraft: ₹ 28.75 lakhs	7060.11
2.	Respective amount, where asset classification benefit is extended Term Loan: ₹ 159.41lakhs Cash Credit/Overdraft: ₹ 28.75 lakhs	188.16
3.a)	Provision made during the Q4 FY 2020	15.00
3.b)	Provision made during the Q1 FY 2021	10.00
4.	Provision adjusted against slippage in terms of para 6 of above circular	NIL
5.	Residual Provisions written back/ adjusted against the provisions required for all other accounts as on 31.03.2021	NIL
6.	Residual provision held as on 31.03.2021	25.00

As per the RBI guidelines the provisions need to be adjusted against the actual provisioning requirement for slippages from the accounts reckoned for such provisions, the residual provisions at the end of the year can be written back or adjusted against the provisions required for all other accounts, thus the above mentioned provisions has been reversed as there were no slippages for such provisions were made.

6. In terms of RBI circular DOR.No.BP.BC/3/21.04.048/2020-21 dated August 6, 2020, the disclosure requirement as per Resolution Framework for COVID-19 related Stress during the year is given hereunder:

(Amount in ₹ Lakhs)

Type of borrower	(A) Number of accounts where resolution plan has been implemented under this window	(B) exposure to accounts mentioned at (A) before implementation of the plan	(C) Of (B), aggregate amount of debt that was converted into other securities	(D) Additional funding sanctioned, if any, including between invocation of the plan and implementation	(E) Increase in provisions on account of the implementation of the resolution plan
Personal Loans	-	-	-	-	-
Corporate persons	-	-	-	-	-
Of which, MSMEs	-	-	-	-	-
Others	-	-	-	-	-
<b>Total</b>	-	-	-	-	-

7. **Disclosure for Refund of Interest on Interest as per RBI Circular RBI/2021-22/17 DOR.STR.REC.4/21.04.048/2021-22**

In accordance with the instructions of RBI circular dated 07.04.2021 on “Asset Classification and Income Recognition following the expiry of Covid 19 regulatory package”, the Bank shall refund/adjust ‘interest on interest’ charged to all eligible borrowers including those who had availed of working capital facilities during moratorium period i.e.01.03.2020 to 31.08.2020, irrespective of whether moratorium had been fully or partially availed or not availed.

Pursuant to these instructions, the methodology for calculation of the amount to refunded/adjusted for different facilities shall be finalized by the Indian Bank Association (IBA) in consultation with other industry participants/bodies, which shall be adopted by all the lending institutions. Accordingly, IBA vide its letter dated 19.04.2021 has informed methodology finalised for refund/ adjustment as per Supreme Court judgement.

Accordingly, the management has estimated an amount of ₹ 9.39 lakhs approximately towards the same. The effect of said amount in book of accounts is given in FY 2021-22 by way of reduction from Interest income.



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

## 8. PENALTY BY RBI:

During the year RBI has imposed penalty of ₹ 1.00 lakh due to non transfer of funds to DEAF account

## 9. OTHER NOTES:

- There have been no fines/penalty imposed by the Reserve bank of India during the year. The Bank has taken steps to ensure compliance of majority of matters raised by RBI in the latest Inspection report.
  - Bank is in the process of complying requirement of active/inactive member as per amended by laws.
  - The management is in the process of strengthening system of credit appraisal including ascertaining credit worthiness and repayment capacity of the borrower. The system of identification of Non-performing assets is also under comprehensive review and is also being strengthened to be in compliance with RBI Guidelines. The Bank has obtained membership of Credit Information Companies and CERSAI and necessary compliance is being ensured.
  - The Bank is improving its laid down systems in order to be fully compliant with the Income Recognition and Asset classification and provisioning norms issued by Reserve Bank of India and other regulatory pronouncements in respect of advances.
  - The accounting software used by the Bank does not provide for the data relating to all the facilities sanctioned to a single borrower across the Bank and therefore for the purpose of identifying and classification of advances in-terms of Income Recognition and asset classification norms of RBI, the advances have been classified facility-wise as against borrower-wise.
  - During the year, Investment Fluctuation Reserve (IFR) of ₹ 471.54 lakhs has been transferred to Profit & Loss Account as an 'above the line' item to meet the depreciation requirement on investment in securities. As on 31.03.22, balance in Investment Fluctuation Reserve is ₹ 50.40 lakhs as against the requirement of ₹ 530.00 lakhs being 5% of Investments in AFS category. Bank is in the process of building the IFR subject to availability of net profit.
  - Bank is in the process of negotiating wage revision agreement with the Union w.e.f 01.04.2017. Necessary provision will be made in due course subject to availability of profit.
  - Certain accounts at Head office and at Branches representing assets, liabilities, income and expenditure which include old balances, bank balances, share capital, net balance in inter branch account etc. are subject to confirmation, reconciliation and resultant accounting adjustments. The effect on the accounts is not ascertained.
  - The financial statements of the Bank has been drawn under Form "A" and "B" as set out in the Third Schedule to the Banking Regulation Act,1949 as applicable to the Cooperative Banks to the extent possible and practicable.
  - The management is in the process of strengthening the internal control systems with regard to improvement in housekeeping, identification of overdues and Non Performing Assets and other operational areas of the Bank. The Internal audit and Concurrent Audit system is also under comprehensive review and is to be strengthened.
  - Compliance of KYC/AML guidelines issued by RBI with regard to risk categorisation of customers and other related guidelines is under process. The impact of above on the overall working of the Bank is not considered to be material.
10. Previous year's figure have been regrouped /rearranged wherever necessary to conform to the layout of the accounts of the Current year.

For Identification  
In Terms of Our Separate Report

**For JAIN & JAIN LLP**  
Chartered Accountants  
FRN 103869W/W100630

**(J J Shah)**  
Partner  
M. No. 110807

**AGM( Banking)**

**AGM (Audit)**

**CEO**

**Director**

**Vice Chairman**

**Chairman**

Place: Mumbai  
Date: 29.06.2022



## ANNEXURE III

**DISCLOSURE IN THE FINANCIAL STATEMENTS- 'NOTES TO ACCOUNTS' AS PER MASTER DIRECTION  
DOR.ACC.REC NO.45/21.04.2021-22 DATED 30.08.2021****1. Regulatory Capital****a) Composition of Regulatory Capital**

(Amount in ₹ crore)

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Common Equity Tier 1 capital (CET 1)* / Paid up share capital and reserves@ (net of deductions, if any)	66.85	66.76
ii)	Additional Tier 1 capital*/ Other Tier 1 capital@	0.95	0.60
iii)	Tier 1 capital (i + ii)	67.81	67.36
iv)	Tier 2 capital	2.33	2.16
v)	Total capital (Tier 1+Tier 2)	70.14	69.52
vi)	Total Risk Weighted Assets (RWAs)	429.52	387.06
vii)	CET 1 Ratio (CET 1 as a percentage of RWAs)* / Paid-up share capital and reserves as percentage of RWAs@	15.21%	13.71%
viii)	Tier 1 Ratio (Tier 1 capital as a percentage of RWAs)	15.79%	17.40%
ix)	Tier 2 Ratio (Tier 2 capital as a percentage of RWAs)	0.54%	0.56%
x)	Capital to Risk Weighted Assets Ratio (CRAR) (Total Capital as a percentage of RWAs)	16.33%	17.96%
xi)	Leverage Ratio*		
xii)	Percentage of the shareholding of a) Government of India b) State Government (specify name) <sup>§</sup> c) Sponsor Bank <sup>§</sup>		
xiii)	Amount of paid-up equity capital raised during the year		
xiv)	Amount of non-equity Tier 1 capital raised during the year, of which: Give list as per instrument type (perpetual non-cumulative preference shares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant.		
xv)	Amount of Tier 2 capital raised during the year, of which: Give list as per instrument type (perpetual non-cumulative preference shares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant.		

\* Applicable for Commercial Banks. Leverage Ratio disclosure is only required by commercial banks where it is applicable.

@ Applicable for UCBS.

§ Percentage of shareholding of State Government and Sponsor Bank is applicable only for RRBs.

**2. Asset liability management****Maturity pattern of certain items of assets and liabilities**

(Amount in ₹ crore)

	Day1	2 to 7days	8 to 14 days	15 to 28 Days	29 days to 3 months	Over 3 months and up to 6 Months	Over 6 months and up to 1year	Over 1year and upto 3years	Over 3 years and up to 5 years	Over 5 years	Total
Deposits	37.94	5.38	5.80	9.78	55.25	88.57	136.49	401.52	1.23	0.13	742.08
Advances	5.20	0.63	0.83	1.82	28.29	53.92	85.75	93.07	39.42	166.23	475.15
Investments	34.31	34.31	34.31	0	8.21	13	14.3	1.62	3.14	181.26	324.34
Borrowings											
Foreign Currency assets											
Foreign Currency liabilities											



**3. Investments**

**a) Composition of Investment Portfolio**

As at 31/03/2022 (Current year balance sheet date)

(Amount in ₹ crore)

	Investments in India							Investments outside India				Total Investments
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investments outside India	
<b>Held to Maturity</b>												
Gross	172.29						172.29					172.29
Less: Provision for non-performing investments (NPI)	0.00						0.00					
<b>Net</b>	<b>172.29</b>						<b>172.29</b>					<b>172.29</b>
Less : Amortisation	0.23						0.23					0.23
<b>Net</b>	<b>172.06</b>						<b>172.06</b>					<b>172.06</b>
<b>Available for Sale</b>												
<b>Gross</b>	<b>106.07</b>			<b>9.31</b>			<b>115.38</b>					<b>115.38</b>
Less: Provision for depreciation and NPI	0.00			3.14			3.14					3.14
<b>Net</b>	<b>106.07</b>			<b>6.17</b>			<b>112.24</b>					<b>112.24</b>
<b>Held for Trading</b>												
Gross												
Less: Provision for depreciation and NPI												
<b>Net</b>												
<b>Total Investments</b>	<b>278.13</b>			<b>9.31</b>			<b>287.44</b>					<b>287.44</b>
Less: Provision for non-performing investments	0.07			3.14			3.21					3.21
Less: Provision for depreciation and NPI	0.00			3.14			3.14					3.14
Less: Amortisation	0.23			0.00			0.23					0.23
<b>Net</b>	<b>277.83</b>			<b>6.17</b>			<b>284.00</b>					<b>284.00</b>
<b>Total Investment</b>												<b>287.44</b>
<b>Total Investment as per Holding</b>												<b>287.44</b>
<b>Difference</b>												<b>0.00</b>

As at 31/03/2021 (Previous year balance sheet date)

(Amount in ₹ crore)

	Investments in India							Investments outside India				Total Investments
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investments outside India	
<b>Held to Maturity</b>												
Gross	141.73						141.73					141.73
Less: Provision for non-performing investments (NPI)												
<b>Net</b>	<b>141.73</b>						<b>141.73</b>					<b>141.73</b>
Less : Amortisation												





(Amount in ₹ crore)

	Investments in India						Investments outside India				Total Investments	
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others		Total Investments outside India
<b>Net</b>	<b>141.73</b>						<b>141.73</b>					<b>141.73</b>
<b>Available for Sale</b>												
Gross	178.27			9.31			187.58					187.58
Less: Provision for depreciation and NPI				0.00			0.00					
<b>Net</b>	<b>178.27</b>			<b>9.31</b>			<b>187.58</b>					<b>187.58</b>
<b>Held for Trading</b>												
Gross												
Less: Provision for depreciation and NPI												
<b>Net</b>												
<b>Total Investments</b>	<b>320.00</b>			<b>9.31</b>			<b>329.31</b>					<b>329.31</b>
Less: Provision for non-performing investments												
Less: Provision for depreciation and NPI												
Less: Amortisation												
<b>Net</b>	<b>320.00</b>			<b>9.31</b>			<b>329.31</b>					<b>329.31</b>
<b>Total Investment</b>												<b>329.31</b>
<b>Total Investment as per Holding</b>												<b>329.31</b>
<b>Difference</b>												<b>0</b>

**b) Movement of Provisions for Depreciation and Investment Fluctuation Reserve**

(Amount in ₹ crore)

Particulars	Current Year	Previous Year
<b>i) Movement of provisions held towards depreciation on investments</b>		
a) Opening balance	7.01	150.00
b) Add: Provisions made during the year	0.86	551.00
c) Less: Write off / write back of excess provisions during the year	4.50	0.00
d) Closing balance	3.37	701.00
<b>ii) Movement of Investment Fluctuation Reserve</b>		
a) Opening balance	0.50	1.53
b) Add: Amount transferred during the year	0.38	1.70
c) Less: Drawdown	0.30	2.73
d) Closing balance	0.58	0.50
<b>iii) Closing balance in IFR as a percentage of closing balance of investments in AFS and HFT/Current category</b>		

**c) Sale and transfers to/from HTM category**

Where the value of sales and transfers of securities to/from HTM category exceeds 5 per cent of the book value of investments held in HTM category at the beginning of the year, banks shall disclose the market value of the investments held in the HTM category. The excess of book value over market value for which provision is not made shall also be disclosed. The 5 per cent threshold referred to above shall exclude:



- The one-time transfer of securities to/from HTM category with the approval of Board of Directors undertaken by banks at the beginning of the accounting year.
- Direct sales from HTM for bringing down SLR holdings in HTM category consequent to a downward revision in SLR requirements by RBI.
- Sales to the Reserve Bank of India under liquidity management operations of RBI like Open Market Operations (OMO) and the Government Securities Acquisition Programmed (GSAP).  
*Carrying value less net depreciation (ignoring net appreciation) i.e. The net amount reflected in the Balance sheet*
- Repurchase of Government Securities by Government of India from banks under buyback / switch operations.
- Repurchase of State Development Loans by respective state governments under buyback / switch operations.
- Additional shifting of securities explicitly permitted by the Reserve Bank of India.

**d) Non-SLR investment portfolio**

**i) Non-performing non-SLR investments**

(Amount in ₹ crore)

Sr. No.	Particulars	Current Year (2021-22)	Previous Year (2020-21)
a)	Opening balance	3.15	0.00
b)	Additions during the year since 1 <sup>st</sup> April	0.00	0.00
c)	Reductions during the above period	0.00	0.00
d)	Closing balance	3.15	0.00
e)	Total provisions held	3.15	0.00

**ii) Issuer composition of non-SLR investments**

Sr. No.	Issuer	Amount		Extent of Private Placement		Extent of 'Below Investment Grade' Securities		Extent of 'Unrated' Securities		Extent of 'Unlisted' Securities	
		Current year	Previous Year	Current year	Previous Year	Current year	Previous Year	Current year	Previous Year	Current year	Previous Year
(1)	(2)	(3)		(4)		(5)		(6)		(7)	
a)	PSUs	9.31	9.31						--		
b)	FIs								--		
c)	Banks								--		
d)	Private Corporates								--		
e)	Subsidiaries/ Joint Ventures								--		
f)	Others (LF + Shares + MF)	0.00	0.00						--		
g)	Provision held towards depreciation	3.61	2.98								
	<b>Total *</b>										

**Note:**

- \* For Commercial Banks, the Total under column 3 shall match with the sum of total of Investments included under the following categories in Schedule 8 to the balance sheet:
  - Investment in India in
    - Shares
    - Debentures and Bonds
    - Subsidiaries and/or Joint Ventures
    - Others
  - Investment outside India in (where applicable)
    - Government securities (including local authorities)
    - Subsidiaries and/ or joint ventures abroad
    - Other investments



4) Asset Quality

a) Classification of advances and provisions held

Amount in ₹ crore

	Standard			Non-Performing						Total		
	Total Standard Advances		Sub-Standard	Doubtful		Loss		Total Non Performing Advances		Current Year	Previous Year	
	Previous Year	Current Year		Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year			
<b>Gross Standard Advances and NPAs</b>												
Opening Balance	328.82	333.30	15.00	66.17	67.86	-	81.17	84.11	409.99	417.41		
Add: Additions during the year	133.67	187.14	13.31	0.34	0.01	-	13.65	2.34	147.32	189.47		
Less: Reductions during the year*	129.19	99.49	12.06	-1.35	16.23	-	10.71	32.24	139.89	131.73		
Closing balance	333.30	420.94	16.25	67.86	40.84	10.81	84.11	54.22	417.41	475.16		
*Reductions in Gross NPAs due to:												
i) Upgradation	-	-	1.43	0.10	3.31	-	1.54	11.06	1.54	11.06		
ii) Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)	129.19	99.49	3.64	5.53	15.57	-	9.17	21.17	138.36	120.66		
iii) Technical/ Prudential Write-offs												
iv) Write-offs other than those under (iii) above												
v) Shifting Gradation			6.99	-6.99	-2.66	-	-	-	-	-		
<b>Provisions (excluding Floating Provisions)</b>												
Opening balance of provisions held	1.55	1.65		45.20	45.70	-	45.20	45.70	-	-		
Add: Fresh provisions made during the year	0.10	0.10		0.50	4.98	-	0.50	4.98	-	-		
Less: Excess provision reversed/ Write-off loans	-	-		-	-	-	-	-	-	-		
Closing balance of provisions held	1.65	1.75		45.70	50.67	-	45.70	50.67	-	50.67		
<b>Net NPAs</b>												
Opening Balance				35.63	38.42							
Add: Fresh additions during the year				2.79	-							
Less: Reductions during the year				-	34.87							
Closing Balance				38.42	3.55							



(Amounts in ₹ Crores)

b) Sector-wise Advances and Gross NPAs

Sr. No.	Sector-*	Current Year			Previous Year		
		Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
i)	Priority Sector	239.06	37.49	15.68%	196.55	63.43	32.27%
a)	Agriculture and allied activities	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
b)	Advances to industries sector eligible as priority sector lending	37.89	15.67	41.36%	48.60	24.48	50.37%
c)	Services	155.21	20.22	13.03%	116.92	36.96	31.61%
d)	Personal loans	13.17	0.32	2.43%	1.54	0.28	18.18%
e)	Other priority	32.79	1.28	3.90%	29.49	0.71	5.80%
	<b>Subtotal (i)</b>	<b>239.06</b>	<b>37.49</b>	<b>15.68%</b>	<b>196.55</b>	<b>63.43</b>	<b>32.27%</b>
ii)	Non-priority Sector	236.10	16.72	7.08%	220.86	20.68	9.36%
a)	Agriculture and allied activities	0.00	0.00	0.00%	0.00	0.00	0.00
b)	Industry	0.00	0.00	0.00%	0.00	0.00	0.00
c)	Services	0.00	0.00	0.00%	0.00	0.00	0.00%
d)	Personal loans	75.18	4.92	6.54%	65.05	4.97	7.64%
e)	Other non-priority	160.92	11.81	7.32%	155.81	15.71	10.08%
	<b>Sub-total (ii)</b>	<b>236.10</b>	<b>16.72</b>	<b>7.08%</b>	<b>220.86</b>	<b>20.68</b>	<b>9.36%</b>
	<b>Total (i + ii)</b>	<b>475.16</b>	<b>54.22</b>	<b>11.41%</b>	<b>417.41</b>	<b>84.11</b>	<b>20.15%</b>

\*Banks shall also disclose in the format above, sub-sectors where the outstanding advances exceeds 10 percent of the outstanding total advances to that sector.

For instance, if a bank's outstanding advances to the mining industry exceed 10 percent of the outstanding total advances to 'Industry' sector it shall disclose details of its outstanding advances to mining separately in the format above under the 'Industry' sector.



c) Particulars of resolution plan and restructuring as on 31.03.2022

Details of accounts subjected to restructuring\*\* (Applicable to LABs, RRBs and UCBs)

Amount in actual

	Agriculture and allied activities	Micro, Small and Medium Enterprises (MSME)		Retail (excluding agriculture and MSME)		Total	
		Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year
Standard	Number of borrowers						
	Gross Amount (₹ crore)						
	Provision held (₹ crore)						
Sub-standard	Number of borrowers						
	Gross Amount (₹ crore)						
	Provision held (₹ crore)						
Doubtful	Number of borrowers						
	Gross Amount (₹ crore)						
	Provision held (₹ crore)						
Total	Number of borrowers						
	Gross Amount (₹ crore)						
	Provision held (₹ crore)						

\* If a bank does not have any overseas assets, NPAs and revenues, in both the current and previous year it may omit this disclosure.

\*\* Restructuring as defined as per applicable regulations.

LABs, RRBs and UCBs shall disclose in their published Annual Balance Sheets the amount and number of accounts in respect of which applications for restructuring are under process, but the restructuring packages have not yet been approved.



**d) Fraud accounts**

Banks shall make disclose details on the number and amount of frauds as well as the provisioning thereon as per template given below.

	Current year 2021 - 22	Previous year 2020 - 21
Number of frauds reported	NILL	NILL
Amount involved in fraud (₹ crore)	NILL	NILL
Amount of provision made for such frauds (₹ crore)	NILL	NILL
Amount of Unmortised provision debited from 'other reserves' as at the end of the year. (₹ crore)	NILL	NILL

**e) Disclosure under Resolution Framework for COVID-19- related Stress**

(Amounts in ₹ Crores)

Type of borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan— Position as at the end of the previous half-year (A)	Of (A), aggregate debt that slipped into NPA during the half year	Of (A) amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half- year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan – Position as at the end of this half-year
Personal Loans	NIL				
Corporate persons*					
Of which MSMEs					
Others					
<b>Total</b>					

\* As defined in section 3(7) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016.

**5. Exposures**

**a) Exposure to real estate sector**

(Amounts in ₹ Crores)

Category	Current year	Previous Year
<b>i) Direct exposure</b>	475.16	417.41
a) Residential Mortgages –	51.39	49.67
Lending fully secured by mortgages on residential property that is or will be occupied by the borrower or that is rented. Individual housing loans eligible for inclusion in priority sector advances shall be shown separately. Exposure would also include non-fund based (NFB) limits.		
b) Commercial Real Estate –	22.17	23.11
Lending secured by mortgages on commercial real estate (office buildings, retail space, multipurpose commercial premises, multifamily residential buildings, multi tenanted commercial premises, industrial or warehouse space, hotels, land acquisition, development and construction, etc.). Exposure would also include non-fund based (NFB) limits;		
c) Investments in Mortgage-Backed Securities (MBS) and other securitized exposures –		
i. Residential		
ii. Commercial Real Estate		
<b>ii) Indirect Exposure</b>		
Fund based and non-fund-based exposures on National Housing Bank and Housing Finance Companies.		
<b>Total Exposure to Real Estate Sector Amount</b>	73.56	72.78
<b>Total Exposure to Real Estate Sector %</b>	15.48%	17.44%





**6. Concentration of deposits, advances, exposures and NPAs**

**a) Concentration of deposits**

(Amount in ₹ crore)

Particulars	Current Year	Previous Year
Total deposits of the twenty largest depositors	52.77	20.57
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	7.11%	2.84%

**b) Concentration of Advances\***

(Amounts in ₹ Crores)

Particulars	Current Year (31-03-2022)	Previous Year (31-03-2021)
Total advances to the twenty largest borrowers	140.90	102.56
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	29.65%	24.57%

\*Advances shall be computed based on credit exposure i.e. funded and non-funded limits including derivative exposures where applicable. The sanctioned limits or outstanding, whichever are higher, shall be reckoned. However, in the case of fully drawn term loans, where there is no scope for re-drawl of any portion of the sanctioned limit, banks may reckon the outstanding as the credit exposure.

**c) Concentration of exposures\*\***

(Amounts in ₹ Crores)

Particulars	Current Year (31-03-2022)	Previous Year (31-03-2021)
Total exposure to the twenty largest borrowers/customers	134.11	96.60
Percentage of exposures to the twenty largest borrowers/customers to the total exposure of the bank on borrowers/customers	28.22%	23.14%

\*\*Exposures shall be computed as per applicable RBI regulation.

**d) Concentration of NPAs**

(Amount in ₹ crore)

Particulars	Current Year 2021-2022	Previous Year 2020-2021
Total Exposure to the top twenty NPA accounts	45.07	60.09
Percentage of exposures to the twenty largest NPA exposure to total Gross NPAs	83.14%	71.44%

**7. Transfers to Depositor Education and Awareness Fund (DEA Fund )**

(Amount In ₹ crore)

Sr. No.	Particular	Current Year	Previous Year
i)	Opening balance of amount transferred to DEA Fund	8.25	7.38
ii)	Add : Amount transferred to DEA Fund during the year	1.59	0.99
iii)	Less : Amount reimbursed by DEA Fund towards claims	0.16	0.12
iv)	Closing balance of amounts transferred to DEA Fund	9.68	8.25



8) Disclosure of complaints

a) Summary information on complaints received by the bank from customers and from the Offices of Banking Ombudsman (OBOs)

Sr. No	Particulars	Previous year 2020-21	Current year 2021-22
<b>Complaints received by the bank from its customers</b>			
1.	Number of complaints pending at beginning of the year	NIL	NIL
2.	Number of complaints received during the year	13	8
3.	Number of complaints disposed during the year	13	8
3.1	Of which, number of complaints rejected by the bank		
4.	Number of complaints pending at the end of the year	NIL	NIL
<b>Maintainable complaints received by the bank from OBOs</b>			
5.	Number of maintainable complaints received by the bank from OBOs	NIL	NIL
5.1	Of 5, number of complaints resolved in favour of the bank by BOs	NIL	NIL
5.2	Of 5, number of complaints resolved through conciliation/mediation/advisories issued by BOs	NIL	NIL
5.3	Of 5, number of complaints resolved after passing of Awards by BOs against the bank	NIL	NIL
6.	Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)	NIL	NIL

**Note:** Maintainable complaints refer to complaints on the grounds specifically mentioned in BO Scheme 2006 and covered within the ambit of the Scheme.

b) Top five grounds\* of complaints received by the bank from customers

Grounds of complaints, (i.e. complaints relating to)	Number of complaints pending at the beginning of the year	Number of complaints received during the year	% increase/ decrease in the number of complaints received over the previous year	Number of complaints pending at the end of the year	Of 5, number of complaints pending beyond 30 days	
1	2	3	4	5	6	
<b>Current Year</b>						
Ground - 1	NIL	NIL	-100%	NIL	NIL	ATM/DEBIT CARD
Ground - 2	NIL	06	-25%	NIL	NIL	LOAN & ADVANCES
Ground - 3	NIL	NIL	-100%	NIL	NIL	STAFF Behavior
Ground - 4	NIL	02	-33%	NIL	NIL	Other
Ground - 5	NIL			NIL	NIL	
Others	NIL			NIL	NIL	
<b>Total</b>						
<b>Previous Year</b>						
Ground - 1	NIL	1	100%	NIL	NIL	Atm Card Credit
Ground - 2	NIL	8	25%	NIL	NIL	Loan to Advances
Ground - 3	NIL	1	100%	NIL	NIL	STAFF Behavior
Ground - 4	NIL	3	-57%	NIL	NIL	Othe
Ground - 5	NIL			NIL	NIL	
Others						
<b>Total</b>						

**Behavior**

\*As per Master List for identifying grounds of complaints as provided in Appendix 1 to circular CEPD.CO.PR.D.Cir. No.01/13.01.013/2020-21 dated January 27, 2021 on 'Strengthening the Grievance Redress Mechanism of Banks'.

1. ATM/Debit Cards	2. Credit Cards	3. Internet/Mobile/Electronic Banking	4. Account opening/ difficulty in operation of accounts
5. Mis-selling/Para-banking	6. Recovery Agents/ Direct Sales Agents	7. Pension and facilities for senior citizens/ differently abled	8. Loans and advances
9. Levy of charges without prior notice/ excessive charges/ foreclosure charges	10. Cheques/ drafts/ bills	11. Non-observance of Fair Practices Code	12. Exchange of coins, issuance/ acceptance of small denomination notes and coins
13. Bank Guarantees/ Letter of Credit and documentary credits	14. Staff behaviour	15. Facilities for customers visiting the branch/ adherence to prescribed working hours by the branch, etc	16. Others

**9. Other Disclosures****a) Business Ratios**

Particular	Current Year	Previous Year
i) Interest Income as a percentage to Working Funds	6.90%	6.92%
ii) Non-interest income as a percentage to Working Funds	0.48%	0.90 %
iii) Cost of Deposits	5.03%	5.26%
iv) Net Interest Margin	2.93%	3.31%
v) Operating Profit as a percentage to Working Funds	0.38%	0.37%
vi) Return on Assets	0.19%	0.07%
vii) Business (deposits + advances) per employee (Amount in ₹ crore)	7.25	6.53
viii) Profit per employee (Amount in ₹ crore)	0.0105	0.0034

**b) Disclosures regarding Priority Sector Lending Certificates (PSLCs)**

The amount of PSLCs (category-wise) sold and purchased during the F.Y.2021-22 as disclosed.

(Amount in ₹ crore)

Particulars	Current Year (2021-22)		Previous Year (2020-21)	
	Amount Purchased(a)	Amount Sold (b)	Amount Purchased(a)	Amount Sold (b)
Weaker Section Category	NIL	NIL	NIL	NIL

**c) Provisions and contingencies**

(Amount in ₹ crore)

Provision debited to Profit and Loss Account	Current Year	Previous Year
i) Provisions for NPI	5.94	7.20
ii) Provision towards NPA	4.98	0.50
iii) Provision made towards Income tax	1.67	2.84
iv) Other Provisions and Contingencies (with details)	1.21	5.61

**d) Payment of DICGC Insurance Premium**

(Amount in ₹ crore)

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Payment of DICGC Insurance Premium	0.89	0.87
ii)	Arrears in payment of DICGC premium	-	-



e) *Disclosure of facilities granted to directors and their relatives as on 31.03.2022*

Proforma I

(Amount in ₹ Lakhs)

Sr. No	Name of Director	Name of Borrower	Relationship	Limits Sanctioned				Nature of Security	Value of Security	Due Date	Out-standing Secured	Out-standing Unsecured	Amt Type	Total Outstanding	Exposure sanctioned	Exposure Norms stipulated by RBI have been violated (Y/N)	Actions initiated in case of NPA A/cs
				Date Of Sanction	Type of facility Funded	Type of Facility Non funded	Secured										
1	MRS VANITA SANTOSH SALUNKHE	MR SANTOSH TANAJI SALUNKHE	Relatives	16/10/2019	5.00				22/04/2024		3.42		3.42	5.00	NO		
2	MRS VANITA SANTOSH SALUNKHE	MR SANTOSH TANAJI SALUNKHE		15/01/2020	10.00		10.00	Toyota Car	21.00	21/07/2025	8.02			8.02	10.00		
3	MRS VANITA SANTOSH SALUNKHE	MR SANTOSH TANAJI SALUNKHE		29/11/2019	12.00		12.00	Flat	29.34	17/07/2027	11.12			11.12	12.00		
	<b>Total</b>				<b>27.00</b>					<b>19.14</b>	<b>3.42</b>		<b>22.56</b>	<b>27.00</b>			
	<b>Grand Total</b>				<b>27.00</b>	<b>0.00</b>		<b>50.34</b>		<b>19.14</b>	<b>3.42</b>		<b>22.56</b>	<b>27.00</b>			



**Format**  
**Part A: Business segments**

(Amount in ₹ crore)

Business Segments g	Treasury		Corporate / Wholesale Banking		Retail Banking		Other Banking Business		Total	
	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year
Revenue										
Result	–	–	NIL							
Unallocated expenses										
Operating profit										
Income taxes										
Extraordinary profit / loss	–	–								
Net profit										
Other information:	–	–								
Segment assets										
Unallocated assets										
<b>Total assets</b>										
Segment liabilities										
Unallocated liabilities										
<b>Total liabilities</b>										

For Identification  
In Terms of Our Separate Report

**For JAIN & JAIN LLP**  
Chartered Accountants  
FRN 103869W/W100630

**(J J Shah)**  
Partner  
M. No. 110807

**AGM (Banking)**

**AGM (Audit)**

**CEO**

**Director**

**Vice Chairman**

**Chairman**

Place: Mumbai  
Date: 29.06.2022



**सन्माननिय सभासदांचा सहभाग दिनांक ३१.०३.२०२२**

अ.क्र.	एकूण भाग	एकूण खाती	भाग रक्कम	टक्केवारी
१.	१ ते १५०	३४९१८	२,३०,८५,६४०.००	१३.७४%
२.	१५१ ते ५००	७२५९	२,१५,१६,९००.००	१२.८१%
३.	५०१ ते १०००	१८१४	१,३५,४६,२६०.००	८.०६%
४.	१००१ ते ५०००	२५६६	५,५१,५७,९९०.००	३२.८३%
५.	५,००१ व त्यावरील	३५३	५,४७,२०,०२०.००	३२.५७%
	<b>एकूण</b>	<b>४६९१०</b>	<b>१६,८०,२६,८१०.००</b>	<b>१००.००%</b>

**आमचे सन्माननिय ठेवीदार दिनांक ३१.०३.२०२२**

अ.क्र.	रक्कमेची विगतवारी	खातेदारांची संख्या दि. ३१/०३/२०२२	एकूण रक्कम	एकूण ठेवीशी टक्केवारी
१.	₹ १,००,०००/- पर्यंत	९५३०८	९७,४६,६८,४९८.६३	१३.१३%
२.	₹ १,००,००१/- ते २,००,०००/-	५७३१	८०,०३,७९,९५९.८७	१०.७९%
३.	₹ २,००,००१/- ते ५,००,०००/-	५२२२	१६३,२३,६३,१२०.८७	२२.००%
४.	₹ ५०,००,०१/- चे वरील	३२११	४०१,३३,२३,३७१.०१	५४.०८%
	<b>एकूण</b>	<b>११८२८२</b>	<b>७४२,०७,३४,९५०.३८</b>	<b>१००.००%</b>

**कर्जदारांची विगतवारी दिनांक ३१.०३.२०२२**

कर्ज रक्कम	एकूण कर्जदार	एकूण रक्कम	एकूण कर्जाशी टक्केवारी
₹ १.०० लाखांपर्यंत	३०९८	२०७३९०५८९.४७	४.३६%
₹ १,००,००१ ते ₹ ५.०० लाखांपर्यंत	५४५२	१३५७७९६३०१.२२	२८.५८%
₹ ५,००,००१ ते ₹ २५.०० लाखांपर्यंत	१०६५	८९३५३५४३९.२२	१८.८०%
₹ २५,००,००१ चे वरील	२८०	२२९२८६६०६६.०९	४८.२५%
<b>एकूण कर्जदार संख्या</b>	<b>९८९५</b>	<b>४७५,१५,८८,३९६.००</b>	<b>१००.००%</b>

**तारणनिहाय कर्ज येणे बाकी दिनांक ३१.०३.२०२२**

अ.क्र.	कर्ज प्रकार	एकूण रक्कम	एकूण कर्जाशी टक्केवारी
१.	तारण कर्जे आणि नजरगहाण	७४५६३६८६४.१२	१५.६९%
२.	कर्मचारी तारण कर्ज	१४७४७८५५६.६३	३.१०%
३.	मॉर्गेज ऑफ प्रॉपर्टी कर्ज	१५९१२९४३८२.७३	३३.४९%
४.	ताबे गहाण	१४५३७४२११६.३३	३०.५९%
५.	विना तारण कर्ज	८१,३४,३६,४७६.१९	१७.१२%
	<b>एकूण ₹</b>	<b>४७५,१५,८८,३९६.००</b>	<b>१००.००%</b>





**परिशिष्ट - अ**  
**-: ठळक आकडेवारी :-**

₹ लाखात

अ. क्र.	तपशील	३१.०३.२०२१ अखेर	३१.०३.२०२२ अखेर	झालेली वाढ/घट	टक्केवारी
१.	मुख्य कार्यालय	१	१	-	-
	शाखांची संख्या	१२	१२	-	-
२.	सभासद संख्या -				
	(१) नियमित सभासद	४५८६७	४६९१०	१०४३	२.२७%
	(२) नाममात्र सभासद	३७६५	३७३२	-३३.००	-०.८८%
३.	वसुल भाग भांडवल	१६९३.०८	१६८०.२७	-१२.८१	-०.७६%
४.	राखीव व अन्य निधी	९८९४.८५	१०४३४.७१	५३९.८६	५.४६%
५.	स्वनिधी	११५८७.९३	११२१४.९८	-३७२.९५	-३.२२%
६.	ठेवी -				
	(१) बचत खाते	२८८७६.०८	२७७००.५६	-११७५.५२	-४.०७%
	(२) चालू खाते	१७८२.५१	२१४५.९८	३६३.४७	२०.३९%
	(३) मुदत ठेवी खाते	४१८९५.५२	४४३६०.८१	२४६५.२९	५.८८%
	<b>एकूण</b>	<b>७२५५४.१२</b>	<b>७४२०७.३५</b>	<b>१६५३.२३</b>	<b>२.२८%</b>
७.	कर्जे -				
	(१) तारणी कर्जे	३४६११.०७	३९३८१.५२	४७७०.४५	१३.७८%
	(२) विनातारणी कर्जे	७१३०.३३	८१३४.३६	१००४.०३	१४.०८%
	<b>एकूण</b>	<b>४१७४१.४०</b>	<b>४७५१५.८८</b>	<b>५७७४.४८</b>	<b>१३.८३%</b>
	अग्रक्रम कर्ज प्रमाण	४६.७३%	५७.२७%	१०.५४	२२.५६%
	दुर्बल घटक कर्ज प्रमाण	१४.६४%	२२.४१%	७.७७	५३.०७%
८.	ओव्हरड्राफ्ट (उचल)			-	-
	मुं.जि.म.स. बँक			-	-
	म.रा.स. बँक			-	-
	इतर			-	-
९.	गुंतवणूक	४०४२०.७४	३२४४५.८४	-७९७४.९०	-१९.७३%
१०.	थकबाकीचे प्रमाण	१६.६५%	१३.१४%	-३.५१	-२१.०८%
११.	ऑडिट वर्ग	“ब”	“अ”	-	-
१२.	ढोबळ नफा	१४०३.१६	९८४.०३	-४१९.१३	-२९.८७%
१३.	निव्वळ नफा	६०.२०	१७६.४७	११६.२७	१९३.१४%
१४.	कर्मचारी संख्या	१७५	१६८	-७.००	-४.००%
१५.	प्रती कर्मचारी मिश्र व्यवसाय	६५३.१२	७२४.५४	७१.४२	१०.९४%
१६.	खेळते भांडवल	९१८४८.७४	९१३८३.७८	-४६४.९६	-०.५१%
१७.	निव्वळ एन.पी.ए. प्रमाण	१०.३४%	०.८४%	-९.५०	-९१.८८%
१८.	भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR)	१७.९६%	१६.३३%	-१.६३	-९.०८%

**KNS BANK**

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.

वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२**Annexure – A**

NAME OF THE BANK	:	<b>KNS BANK</b> (The Kurla Nagarik Sahakari Bank Ltd.)
HEAD OFFICE ADDRESS	:	312 Commercial 'A' Wing, Kohinoor City Mall, Kiorol Road, Kurla (West), Mumbai - 400 070
DATE OF REGISTRATION	:	2 <sup>nd</sup> October, 1950
DATE & NO. OF R.B.I. - LICENCE.	:	No. ACD/MH/131-P Dated 02.08.1979
JURISDICTION	:	Maharashtra State

*(Figures of ₹ in Lacs)*

ITEM		As on 31 <sup>st</sup> March, 2022
No. of Branches including Head Office	:	13
<b>Membership :</b>	Regular	: 46,910
	Nominal (Borrowing)	: 3732
Paid-up Share Capital	:	1680.27
Total Reserves and Funds	:	10434.71
Own Funds	:	11214.98
<b>Deposits :</b>	Savings	: 27700.56
	Current	: 2145.98
	Fixed & Others	: 44360.81
	<b>Total</b>	<b>: 74207.35</b>
<b>Advances :</b>	Secured	: 39381.52
	Unsecured	: 8134.36
	<b>Total</b>	<b>: 47515.88</b>
	Total percentage of Priority Sector	: 57.27%
	Total percentage of Weaker Section	: 22.41%
<b>Borrowing :</b>	Saraswat Bank	: NIL
<b>Investment :</b>		: 32445.84
Overdues % (Percentage)	:	13.14%
Audit Classification	:	“A”
Profit for the year 2020-2021	:	176.51
Total Staff, Sub-Staff & Other Staff.	:	168
Working Capital.	:	91383.78
Net NPA	:	0.84%
Capital Adequacy (CRAR)	:	16.33%





२०२२-२०२३ या सालचे अंदाजपत्रक

खर्च

(₹ लाखांत)

अ. क्र.	खर्चाचा तपशील	३१/०३/२०२१ चा प्रत्यक्ष खर्च	३१/०३/२०२२ चे अंदाज पत्रक	३१/०३/२०२२ चा प्रत्यक्ष खर्च	३१/०३/२०२३ चे अंदाज पत्रक
१.	ठेवी वरील व्याज	३७७२.३८	३७०१.२३	३६६०.५२	३६५०.३२
२.	पगार व इतर भत्ते	१३०३.८८	१३५०.२०	१३५४.८६	१४००.००
३.	संचालक सभा भत्ते	९.६०	१२.१५	१२.९०	१३.००
४.	भाडे, वीज, कर इ.	२४४.१०	२४५.७	२००.५४	२२५.४५
५.	कायदा खर्च	०.००	०.११	०.००	०.००
६.	पोस्टेज, टेलिफोन	११.०१	१२.१८	१२.७३	१३.३५
७.	ऑडिट फी	२०.०४	२१.५८	२१.५२	२२.००
८.	घसारा	९३.३६	१००.००	९५.६९	१२०.००
९.	स्टेशनरी व जाहिरात	२५.६४	३०.३४	४५.४५	३५.००
१०.	इतर खर्च	३०१.३५	३०१.८०	३४८.३८	३००.००
११.	पीएमसी ठेव तरतूद	७२०.००	७२०.००	५६२.०९	१.६०
१२.	बुडीत व संशयित कर्ज	५०.००	२००.००	४९७.५०	०.००
१३.	वैधानिक राखीव निधी / इतर तरतूदी	८४६.०५	३५०.००	३१९.३३	७००.००
१४.	निव्वळ नफा	६०.२०	९४.७९	१७६.४७	२२६.२८
	<b>एकूण</b>	<b>७४५७.६१</b>	<b>७१४०.०८</b>	<b>७३०७.९८</b>	<b>६७०७.००</b>

उत्पन्न

अ. क्र.	उत्पन्नाचा तपशील	३१/०३/२०२१ चे प्रत्यक्ष उत्पन्न	३१/०३/२०२२ चे अंदाजित उत्पन्न	३१/०३/२०२२ चे प्रत्यक्ष उत्पन्न	३१/०३/२०२३ चे अंदाजित उत्पन्न
१.	कर्जावरील व्याज	३७२६.४७	४०५०.६३	४१०९.०४	४३००.००
२.	गुंतवणूकीवरील व्याज	३२०५.००	२८३०.२०	२३१७.५३	२३००.००
३.	कमिशन	७.९९	८.५०	५.९२	७.००
४.	इतर	५१८.१५	२५०.७५	८७५.४९	१००.००
	<b>एकूण</b>	<b>७४५७.६१</b>	<b>७१४०.०८</b>	<b>७३०७.९८</b>	<b>६७०७.००</b>



## दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि. बँकेच्या प्रगतीचा तक्ता

(₹ हजारत)

अ. नं.	तपशील	स्थापना वर्ष १९५०-५१	रजत जयंती वर्ष सन १९७५	सुवर्ण जयंती वर्ष २०००	२०१३	२०१४	२०१५	२०१६	२०१७	२०१८	२०१९	२०२०	२०२१	३१ मार्च २०२२ अखेर
१.	ऑडिट वर्ग	ब	अ	अ	अ	अ	अ	अ	अ	अ	अ	अ	ब	अ
२.	अधिकृत भाग भांडवल	१००	५००	५००००	२०००००	२०००००	२०००००	२०००००	२०००००	२०००००	२०००००	२०००००	२०००००	२०००००
३.	वमूल भाग भांडवल	३२	५००	३५४९२	१३२७०८	१४३६९६	१५९३०३	१६३२६९	१६३२६९	१६३७७९	१६१५७४	१६६१११	१६९३०८	१६८०२७
४.	सभासद संख्या	४०३	५७२९	२६६४९	४०७२९	४१७९२	४२१७६	४२१७६	४२८३५	४३३६३	४४१४६	४५०३२	४५८६७	४६९१०
५.	राखीव व अन्य निधी	—	६३५	२०६०३७	६९०८५६	७५१९६६	८०६६०२	९१४२२१	९१४२२१	८४९५२२	९२२६९४	९८०३६३	९८९४८५	१०४३४७१
६.	ठेवी	९९	७१९६	१६६४५९९	६२२८३३६	६७६७३६१	७३९०२७२	७३९०२७२	८३४१२१९	७८८४५९७	७८३०७२९	६९६९८१७	७२५५४१२	७४२०७३५
७.	गुंतवणूक	४९	२४०२	११०३५८५	२९८९८२५	३३७४०४६	३७२२०७३	४५७५११९	४५७५११९	४४१३३३३	४३९८७७२	३५५४१३६	४०४२०७४	३२४४५८४
८.	दिलेली कर्जे	५३	५९७२	७६२९२२	३८०६१३३	४००५९५७	४२०८६४१	४२०८६४१	४१५०००६	४१४६४४४	४२७७९५६	४०९९८५६	४१७४१४०	४७५१५८८
९.	निव्वळ मर्या	२ तोटा	२३१	१५१६३	४४६४९	४११८४	४६१९५	४६१९५	३२६९८	३४९६१	३६४४५	२७६१४	६०२०	१७६४६
१०.	खेळते भांडवल	१३०	९०९७	२०३९५९१	७६८०३०८	८०४६६००	८९२७१३६	९८४३१२२	९८४३१२२	९४६००८०	९५६२८६०	८७५६०८९	९१८४८७४	९१३८३७८
११.	लाभांश	नाही	९%	१५%	१२%	१२%	१२%	१२%	१०%	५%	१०%	--	--	मस्तावित
१२.	शाखा	१	१	१०	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

## -: सभासदांना महत्वाच्या सूचना:-

१. सभासदांनी लाभांशाची रक्कम त्यांच्या बचत किंवा चालू खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी त्यांच्या खात्याचा क्रमांक त्वरीत भाग विभागास कळवावा. तसेच ज्या सभासदांनी मार्च २०१९ वर्षासाठीचा लाभांश अद्याप घेतला नसेल त्यांनी या नोटीसीचे तारखेपासून एक महिन्याचे आत घेवून जावा. अन्यथा सदर रक्कम पोटनियम क्रं. ५८ (डी) नुसार राखीव निधीत जमा करण्यात येईल.
२. सभासदांनी आपल्या वारसाचे नाव अद्याप नोंदविले नसल्यास वारसाच्या नावाची नोंदणी करून घ्यावी.
३. सभासदांनी आपल्या सी-केवायसीची पूर्तता करून घेण्याकरीता केवायसी कागदपत्रे आणि आपल्या नवीन फोटोसह शाखेत संपर्क साधावा.
४. बँकेचा क्रियाशिल सभासद (Active Member) होणे आणि तत्संबंधीचे हक्क अबाधित राहणेकरीता सभासदांना त्यांच्या नावावर किमान ₹ १५००/- चे भाग व बँकेमध्ये किमान ₹ ७०००/- ची ठेव असावी किंवा ₹ १.०० लाख कर्ज असणे आवश्यक आहे. तरी ज्या सभासदांनी याची पूर्तता केली नसेल त्यांनी नजिकच्या शाखेत संपर्क साधून या बाबींची पूर्तता करून घ्यावी.
५. ज्या सभासदांचे राहण्याचे ठिकाण बदललेले असेल, त्यांनी त्वरीत आपले नवीन पत्ते पुराव्यासह बँकेला कळवावेत.
६. ज्या सभासदांनी आपले ओळखपत्र व भाग दाखला (Share Certificate) घेतले नसतील, त्यांनी बँकेच्या बर्वे रोड शाखा, कुर्ला (प.) मुंबई ४०० ०७० येथील भाग विभागात मोबाईल क्रमांक ७०४५७८७०२७ वर संपर्क साधावा व आपले सभासद ओळखपत्र आणि भाग दाखला घ्यावेत.
७. ज्या सभासदांच्या व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना माहे मार्च/एप्रिल २०२२ मध्ये इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर आणि डिप्लोमा यापैकी कोणत्याही परिक्षेमध्ये ६० टक्के वा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाले असल्यास त्यांनी नजीकच्या शाखेमधून विहित नमुन्यातील अर्ज घेवून जावेत व आपले अर्ज दि. १५/०९/२०२२ पर्यंत शाखेमध्ये जमा करावेत.
८. बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातील माहिती एस.एम.एस. सेवेद्वारे मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याकरीता शाखेमध्ये आपला नेहमीचा वापरातील मोबाईल क्रमांक द्यावा.

## -: विनम्र निवेदन :-

सन्माननीय सभासदांस,

भाग भांडवलावरील लाभांश आपल्या बचत/चालू/रोखपत खात्यामध्ये परस्पर जमा करून घेण्यासाठी आपण आपले खाते क्रमांक व शाखेचे नाव कळवावे. जेणे करून लाभांश आपल्या खात्यात त्वरीत व सुरक्षितपणे जमा होईल. कृपया शाखेत उपलब्ध असलेला आज्ञापत्राचा फॉर्म भरून आपल्या जवळच्या शाखेमध्ये जमा करावा. तसेच आपल्या पत्त्यामध्ये बदल झाला असल्यास मुख्य कचेरीकडे नवीन पत्ता व त्यासंबंधीचा आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना, इलेक्ट्रीसीटी बील इ. सारखा पुरावा सादर करावा ही विनंती.



# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

## मुख्य कचेरी

३१२ कमर्शियल 'ए' विंग, कोहिनूर सिटी मॉल, किरोल रोड, ऑफ एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (प.), मुंबई - ४०० ०७०  
दूरध्वनी क्र. ६७२९४३००, फॅक्स क्र. ६७२९४३४५, मो. क्र. ७०४५७८७०६४

### बर्वे रोड शाखा

२१०, स.गो. बर्वे मार्ग, कुर्ला (प.), मुंबई - ४०० ०७०  
दूरध्वनी क्र. २६५० ६९ ८५ / ८६ / ७०४५ ७८७०४९

### भांडुप (प.) शाखा

जय हिंद ऑईल मिल समोर, एल.बी.एस. मार्ग,  
भांडुप (प.), मुंबई - ४०० ०७८  
दूरध्वनी क्र. २५९४ ७३०२ / ७०४५ ७८७०४३

### काजुपाडा शाखा

सिद्धार्थ अपार्टमेंट, काजुपाडा पार्सिप लाईन,  
कुर्ला (प.), मुंबई - ४०० ०७२  
दूरध्वनी क्र. २८५९ ५३ ९० / ७०४५ ७८७०३६

### मुलुंड शाखा

ओंकार सोसायटी, गवाणपाडा रोड,  
मुलुंड (पूर्व), मुंबई - ४०० ०८९  
दूरध्वनी क्र. २५६३ ३९३३ / ७०४५ ७८७०४७

### घाटकोपर शाखा

ज्योती चेंबर्स, हिराचंद देसाई रोड,  
घाटकोपर (प.), मुंबई - ४०० ०८६  
दूरध्वनी क्र. २५०२ ४९ ८७ / ७०४५ ७८७०४९

### वाशी शाखा

F1/B1 अदिती अपार्टमेंट, सेक्टर ९, वाशी, नवी मुंबई.  
दूरध्वनी क्र. २७८८ ०० ६९ / ७०४५ ७८७०५९

### स्टेशन रोड शाखा

बँक हाऊस, स्टेशन रोड, कुर्ला (प.), मुंबई - ४०० ०७०  
दूरध्वनी क्र. २६५०९२५९/२६५०६४५७/७०४५ ७८७०४२

### गोवंडी शाखा

निलकंठ गार्डन को ऑप हौ.सो. भक्त कवी शिवजीभाई रोड,  
देवनार गाव, गोवंडी पूर्व, मुंबई - ४०० ०४८  
दूरध्वनी क्र. २५५८ ०७८६ / ७०४५७८७०४४

### भांडुप (पूर्व) शाखा

कुणाल अपार्टमेंट, भांडुप व्हिलेज रोड,  
भांडुप (पूर्व), मुंबई - ४०० ०४२  
दूरध्वनी क्र. २५६६ ३६२९ / ७०४५ ७८७०४६

### साकी नाका शाखा

सागर प्लॉझिओ, साकीनाका जंक्शन, कुर्ला अंधेरी रोड,  
साकीनाका, मुंबई - ४०० ०७२  
दूरध्वनी क्र. २८५६ ०९७० / ७०४५ ७८७०४८

### चेंबुर शाखा

बलराम निवास, आशिष सिनेमा जवळ, लक्ष्मी कॉलनी,  
चेंबुर, मुंबई - ४०० ०७४  
दूरध्वनी क्र. २५५४ ७९ २८ / ७०४५ ७८७०५०

### ठाणे शाखा

माखेच्या बिल्डिंग, कलेक्टर ऑफीस समोर,  
स्टेशन रोड, ठाणे (प) - ४०० ६०१  
दूरध्वनी क्र. २५४०८४४७ / ७०४५ ७८७०५२

## ॥ वैशिष्ट्ये ॥

- ७२ वर्षांची अविरत व समर्पित सेवा.
- ₹ ५.०० लाखापर्यंत ठेव विमा योजनेअंतर्गत पूर्ण सुरक्षित.
- ग्राहकांच्यासाठी पंतप्रधान सुरक्षाविमा व जीवनज्योती विमा योजना उपलब्ध.
- वरिष्ठ नागरिकांसाठी निवडक ठेवींवर अधिक व्याजदर.
- डीबीटीएल (सरकारी अनुदान) आधार निगडित ठेव खाते.
- DD/PO/RTGS/NEFT/IMPS.
- PLATINUM RUPAY DEBIT कार्ड सुविधा.
- विविध प्रकारच्या कर्ज योजना, शिवाय सोने दागिने तारणांवर तत्परतेने कर्ज देण्याची सोय.
- गृह कर्ज व्याजदर ८.५०%\* (अटी लागू).
- बुलेट सोनेतारण कर्ज व्याजदर ७.९५%.
- ओव्हरड्राफ्ट सोनेतारण कर्ज व्याजदर ८.२५%.
- ओव्हरड्राफ्ट अगेन्स्ट फिक्स असेट व्याजदर १०.००%.
- ओव्हरड्राफ्ट अगेन्स्ट सॅलरी व्याजदर १२.५०%.
- ई लॉबी द्वारे बर्वे रोड व स्टेशन रोड शाखेत २४x७ ग्राहक सेवा उपलब्ध.





# KNS BANK

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

## विनम्र निवेदन

सन्माननीय सभासदांस,

भाग भांडवलावरील लाभांश आपल्या बचत/ चालू / रोखपत खात्यामध्ये परस्पर जमा करून घेण्यासाठी आपण आपले खाते क्रमांक व शाखेचे नाव कळवावे. जेणे करून लाभांश आपल्या खात्यात त्वरीत व सुरक्षितपणे जमा होईल. कृपया खालील आज्ञापत्राचा फॉर्म भरून आपल्या जवळच्या शाखेमध्ये जमा करावा किंवा वार्षिक सभेच्या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या पेटीत टाकावा. तसेच आपल्या पत्त्यामध्ये बदल झाला असल्यास मुख्य कचेरीकडे नवीन पत्ता व त्यासंबंधीचा आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना, इलेक्ट्रीसीटी बील इ. सारखा पुरावा सादर करावा ही विनंती.

आपला,

शशिकांत अभंग  
मुख्य कार्यकारी अधिकारी

## आज्ञापत्र (MANDATE)

नांव :

पत्ता :

सभासद क्र. :

तारीख :

भ्रमणध्वनी क्र. :

मा. सरव्यवस्थापक/मुख्य कार्यकारी अधिकारी

**KNS BANK**

(दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.)

३१२ कमर्शियल 'ए' विंग, कोहिनूर सिटी मॉल, किरोल रोड,

ऑफ एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (प.), मुंबई - ४०० ०७०

महोदय,

विषय : लाभांशाची रक्कम माझ्या ..... शाखेमधील बचत / चालू/ रोखपत खाते क्र. .... मध्ये जमा करण्याबाबत

कृपया माझ्या/ आमच्या भाग भांडवलावरील यापुढे प्रत्येक वर्षी मिळणारा लाभांश आपण माझ्या / आमच्या ..... शाखेतील बचत/ चालू / रोखपत खाते क्र. .... मध्ये जमा करावा ही विनंती.

कळावे,

आपला / आपली

(भागधारकाची सही)

नोंद: वरील आज्ञापत्रानुसार लाभांश सभासदांच्या वर नमूद केलेल्या खात्यामध्ये परस्पर जमा करण्यात येईल. परंतु लाभांश जमा केल्याची वेगळी सूचना दिली जाणार नाही. लाभांश आपल्या खात्यात जमा झाल्याची नोंद आपल्या खाते पत्रकात / पास बुकात तपासावी.



**KNS BANK**  
दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.



वार्षिक अहवाल  
सन २०२१-२२

## NOTES



बँकेचे आदरणीय संचालक कै. श्री. गोपाळ बापूराव आंबराळे यांचे दि. २३/०४/२०२२ रोजी दुखःद निधन झाले. दि कुर्ला नागरिक सहकारी बँक परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

“कोविड-१९” चे पार्श्वभूमीवर दि. २९/०९/२०२१ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे घेण्यात आलेल्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण ऑनलाईन सभेचे क्षणचित्र.



बँकेच्या ७१ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित बँकेचे मा. अध्यक्ष श्री. महेंद्र वसंत बनगर साहेब, मा. उपाध्यक्ष श्री. दिनकर कोंडिबा खोपडे साहेब आणि मा. संचालक सदस्य तसेच सभासदांच्या प्रश्नांचा खुलासा करताना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शशिकांत लक्ष्मण अभंग साहेब.

७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रगीत म्हणताना बँकेचे मा. संचालक मंडळ सदस्य.



सोनेतारण  
बुलेट कर्ज

आकर्षक व्याजदर  
**७.९५**  
द.सा.द.शे.  
कर्ज मर्यादा : रु. १.५० लाख

आकर्षक व्याजदर  
**८.२५**  
द.सा.द.शे.  
कर्ज मर्यादा : रु. ३० लाख

सोनेतारण  
ओवरड्राफ्ट कर्ज



कॅश क्रेडिट सुविधा  
११.५०% - १२.५०%

७२ वा  
वार्षिक  
अहवाल

व्यावसायिक आणि  
उद्योजक यांना

क्रेडीट  
रेटींगनुसार  
कर्ज

८.९५% - ११.४५%

गृहस्वप्न  
कर्ज योजना

८.५०%



72ND  
ANNUAL  
REPORT

कार लीन



९.००%

वैयक्तिक  
कर्ज सुविधा



सुलभ व्याजदर



**KNS BANK के एन एस बँक**  
The Kurla Nagarik Sahakari Bank Ltd.  
दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.